




# गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

लुई फिशर

अनुवादक  
प्रो० सत्यबोध हुद्दीकर

७७७६३

पॉप्युलर बुक डेपो, लॅमिंगटन रोड, मुंबई ७



# गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

★

लुई फिशर

\*

अनुवादक

प्रो० सत्यबोध हुद्दलीकर

किंमत रु. ५

पॉप्युलर बुक डेपो, लॅमिंगटन रोड, मुंबई ७

FIRST MARATHI EDITION, April 1945

with permission of Messrs. George  
Allen and Unwin Ltd., London.

००४६३

( सर्वे हक्क अनुवादकांच्या स्वाधीन )

Printed by M. N. KULKARNI at the Karnatak Printing Press, Chira Bazar,  
Bombay 2, and Published by G. R. BHATKAL, for the Popular Book Depot,  
Lamington Road, Bombay 7.

## ग्रंथकर्त्याचे चार शब्द

हें पुस्तक प्रकाशित होत आहे यांत माझा कांहींएक अपराध नाहीं. गांधी-जींच्या सहवासांत एक आठवडा घालवीत असतां मी माझी दैनंदिनी अत्यंत काळजीपूर्वक ठेवीत गेलों. या दैनंदिनींतलीं माझीं टांचणे हरवू नयेत किंवा नष्ट होऊं नयेत म्हणून अमेरिकेस पोहोंचल्यावर तीं सारीं ( टांचणे ) मी पुनः लिहून काढलीं. माझ्या किंतु भित्रांनी माझे हस्तलिखित पाहिले आणि तें सारेच्या सारें प्रसिद्ध करण्यासाठी ते मला आर्जवू लागले. माझ्या हिंदुस्थानच्या प्रवासाचा हा अत्यंत त्रोटक वृत्तांत होईल अशी मी त्यांच्याशीं हुजत घालीत होतों.

हिंदुस्थानांत माझ्या आणखी कितीतरी गांठीभेटी व मुलाखती झाल्या. त्या साज्या अत्यंत महत्त्वाच्या असूनसुदूरं त्यांची टांचणे यांत समाविष्ट केलेलीं नव्हतीं. फक्त गांधीजींसंबंधीच एखादें पुस्तक लिहिले तर तें हिंदुस्थानसंबंधी विस्तृत माहिती देणारें पुस्तक होणार नाहीं असा माझा आग्रह होता. “ अहो तें ठीक आहे हो ! ” माझ्या भित्रांचे म्हणणे. “ मग तुम्हीं तसें आपल्या प्रस्तावनेत लिहा म्हणजे झालें. ” आणि तेंच मी आतां हीये करीत आहें.

गांधीजींच्यावरोबर झालेलीं माझीं संभाषणे म्हणजे अत्यंत समृद्ध व उत्साह-वर्धक अनुभवच होते. लॉर्ड लिनलिथगो-हिंदुस्थानचे व्हाइसरॉय मला नव्या दिलोंत म्हणाले, “ गांधी म्हणजे आज हिंदुस्थानचे बँडे प्रस्थ आहे ! ” हें अगदीं खरें आहे.

गांधी म्हणजे एक अपूर्व सुषिंचमल्कारच आहे. त्यांचे व्यक्तिमत्व व मन यांच्याशीं संबंध आल्यानें मनुष्य अगदीं खळबळून जातो. त्यांच्याशीं माझे जें जें भाषण होई त्या सर्वांचे मी जवळ जवळ लयुलिपींत टांचणाच करीत असें. आणि तीं टांचणे मी पुढील पानांत पुनः मांडीत आहे. गांधीजींविषयींच्या माझ्या टीपा अखेरच्या छोड्या प्रकरणांत पहायला मिळतील.

लुई फिशर

## गांधी ही व्यक्ति नसून चमत्कृति आहे !

सुप्रसिद्ध अमेरिकन पत्रपंडित लुई फिशर यांनी लिहिलेले ‘गांधीजींवरोबर एक आठवडा’ हे शंभर पानी इंग्रजी पुस्तक ज्या क्षणीं माझ्या हातीं पडलें त्या क्षणींच तें वाचावयाला सुखवात करून एका बैठकींत मी संपरिले. मला तें अतिशयच आवडले. मी तें एकदांच वाचले नसून पुन्हां मी त्याचीं दोनचार पारायणेही केली. तें पुस्तक वाचण्याचा मी माझ्या पुष्कळशा मित्रांना आग्रह केला आणि त्यांनाही पण तें पुस्तक फारच आवडले. त्यापैकीं प्रा. स. बा. हुदलीकर यांना तें इतके आवडले कीं त्यांनी त्या पुस्तकाचें तात्काळ मराठी रुपांतर करावयाचें ठरविले आणि दोन चार दिवसाच्या आंतच आपला निश्चय पूर्ण केल्याचा पुरावा त्यांनीं माझ्यापुढे आणून टेवला. आज मुद्रितस्वरूपांत तें हस्तलिखित मराठी वाचकाच्या हातीं देतांना मला त्यावदल दोन शब्द संगण्याची त्यांनीं विनंति केली म्हणूनच मी वाचकांचा हा थोडासा वेळ घेत आहे.

मी स्वतः गांधीपूजक आहे. एक अगदीं आंघळा गांधीपूजक आहे म्हणानात ! मानवजातीच्या आरंभापासून खिस्त, बुद्ध आणि गांधी यांच्याएवज्या महान् विभूति या जगांत होऊनच गेल्या नाहींत असें माझे प्रांजल मत आहे. आणि म्हणून ज्या कालखंडांत गांधी जगत आहेत, बोलत आहेत, चालत आहेत, लिहीत आहेत, लढत आहेत आणि आपले अमर कर्तृत्व करून दाखवीत आहेत त्या कालखंडांत गांधींना बघण्याचा, ऐकण्याचा, वाचण्याचा, त्यांच्या नांवाचा जयजयकार करण्याचा आणि अतिशय लंबून का होईना, पण त्यांच्यामागून चालण्याचा आपल्याला ‘चान्स’ मिळतो आहे या जाणीवेने माझे मन नेहमींच हर्षवधिर होत असतें ! भावी पिढ्यांनीं अनंतकाळपर्यंत आमचा हेवा करीत रहावें असें आमचें हें महान् भाग्य आहे. म्हणून गांधींचे महत्त्व आणि कर्तृत्व डोळे असून ज्यांना दिसत नाहीं, गांधींची अमर वाणी ज्यांना कान असूनही ऐकू येत नाहीं, गांधींच्या राष्ट्रव्यापक आरोलींत तोंड असूनही ज्यांना आपला आवाज मिळवतां येत नाहीं, गांधींनीं चालविलेल्या स्वातंत्र्याच्या झगड्यांत ज्यांना आपल्या मनगटांतले बळ झिजवितां येत नाहीं, उलट गांधींच्या नांवाने शंख करण्यासाठींच जे आपल्या मनगटाचा उपयोग करतात त्यांच्यासारखे दरिद्री, पंगू आणि करंटे तेच होत असें माझे मत आहे. गांधींच्या विचारांत, आचारांत

आणि प्रचारांत दोष आहेत कीं नाहींत हा प्रश्न आज तरी गैरलागू आहे. या गोष्टी उद्यां काळानेंच उरवावयाच्या आहेत. कवितेची आणि जीवनाची शेवटची ओळ लिहिली गेल्यावांचून त्यावर जातिवंत टीकाकार आपलें मत देत नसतात. तुकरामाची वाणी अभंग आहे कीं नाहीं याविषयीं त्यावेळच्या मंबाजी, तुंबाजी आणि सालोमालोंना संशय असला तरी तो आज तुम्हांआम्हांला नाहीं. म्हणून गांधींच्या नंवानें आजच्या जगांतील गोन्या किंवा काळ्या तुंबाजी-मंबाजींनी आपल्या दोन्ही हातांनीं कितीहि ठणाण केला तरी त्याची वाधा जशी गांधींच्या आजच्या चारिच्याला किंवा कार्याला होणार नाहीं तशी ती जगाच्या उद्यांच्या निर्णयालाहि होऊं शकणार नाहीं !

गांधींच्या माहात्म्याबद्दल आणि कार्याबद्दल निर्णयक मत आज देतां येंग अत्यंत कठिन आहे याचें कारण आजच्या जगापुढचें गांधी हें एक महान् उद्भार-चिन्ह आहे. गांधी हें जगाला पढलेले एक मोठे कोडे आहे. म्हणूनच बर्नार्ड शॉ म्हणतो कीं गांधी ही व्यक्ति नसून चमळूति आहे ! गांधी हे जितके सोये आणि साधे दिसतात तितके ते नाहींत. लक्षावधि अशिक्षितांना ते ताबडतोब कळतात, पण मृठभर विद्वानांच्या टाळक्यांत ते शिरतां शिरत नाहींत. किंत्येक वेळां गांधी हे जसें दुसऱ्यांना कळत नाहींत तसें कधीं कधीं आपण काय आहेंत हें त्यांचे त्यांनाही कळत नाहीं. हें मी चेष्टेने म्हणत नाहीं, अगदीं आदराने सांगतों. याचें कारण गांधी हे स्वतःच्या जीविताशीं एकसारखे सतत प्रयोग करीत आहेत. ते सल्याचें संशोधन करीत आहेत. चोरून करीत नाहींत, अगदीं चवाच्यावर बसून सर्वांसमोर करीत आहेत. नवीन नवीन कल्पना, नवीन नवीन सिद्धांत, नवीन नवीन शब्दे ते शोधून काढीत आहेत. या दृष्टीने ते खिस्त आणि बुद्ध यांच्यापेक्षां निराळे आहेत. आत्मचिंतनांत मझ किंवा संतुष्ट झालेले ते नुसतेच साधू नसून मानवजातीच्या शाश्वत शांतीसाठीं, सुखासाठीं आणि स्वातंत्र्यासाठीं सत्याचे प्रयोग करणारे ते एक महान् संशोधक आहेत. संशोधक चुक्ला रे चुक्ला ही आरडाओरड मूर्खपणाची आणि अडाणीपणाची आहे. पुक्कलवेळां जो चुक्लो तोच शेवटीं बरोबर येतो ! ज्यांना दम आहे, ज्यांना धीर आहे, त्यांनाच कळेल, गांधी बरोबर आहेत का चुक्ले !

बहुतेक सर्व गोरे लोक हे काळ्या लोकांच्या स्वातंत्र्याचे दुम्हन् आहेत ! शिवरामपंत परांजपे म्हणतात तेंच खरें आहे. चांगला साहेब असणे शक्यच नाहीं !

केवळ हिंदुस्थान स्वतंत्र असावा असें गांधी म्हणत नाहींत; तर सार जग, सारी मानवता स्वतंत्र असावी असा त्यांचा आक्रोश आहे ! पण असा उघड आक्रोश जगांतील साऱ्या मानवजातीबद्दल करणारे गोरे साहेब किती आहेत ! स्टॅलीन-साहेबांनी देखील आमच्या अमाचा भोपळा फोटून टाकला आहे, मग इतर साहेबां-बद्दल काय बोलावें ? तथापि प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो. हिंदुस्थान देशाचा आणि त्या देशांतील जनतेचा मनापासून द्वेष करणाऱ्या चर्चिल, अमेरी, केयरिन भेयो, बीब्हलें निकलव या साहेबी मनोवृत्तीला रोम रोलांप्रमाणेंच लुई फिशर एक तेजस्वी अपवाद आहेत ! ते हिंदी स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असून गांधींच्या माहात्म्याचे एक डोळस भक्त आहेत ! हिंदुस्थानांत येऊन एक आठवडाभर ते गांधींच्या सहवासांत राहिले. आणि त्यांचे भाग्यही पण असें थोर कीं गांधींच्या माहात्म्याचे जे देदीप्यमान तेज ८ ऑगष्ट १९४२ ला साऱ्या जगाला पहावयाला मिळाले, त्याच्या बरोबर दोन महिने आधीं, म्हणजे त्या विश्वदीपक तेजाच्या अरुणोदयकाळींच त्यांना गांधींच्या अगदीं निकट सांकेत्यांत रहावयाला मिळाले. गांधींचे माहात्म्य आणि सामर्थ्य काय आहे हें म्हणूनच त्यांना अचूक ओळखतां आले. गांधी काय आहेत आणि कोण आहेत या वायफल वादांत न शिरतां सरळ त्यांनी गांधींच्या नाडीवरच बोट ठेवलेले आहे. ते म्हणतात ” “हिंदुस्थान स्वतंत्र करणे हेच एक गांधींचे जीवितकार्य आहे ! ” कोव्ववधि हिंदी जनतेच्या मनावर आज गांधींचे एवढे वर्चस्व का आहे याचे कारण ते पंचा नेसतात, शेळीचे दूध पितात, दारिद्र्यांत रहातात, उपास करतात किंवा प्रार्थना करतात हें नसून परकी सत्ता या देशांतून उल्थून टाकून जनता स्वतंत्र कशी करतां येईल या एकाच गोष्टीला त्यांनी आपले तन आणि मन वाहिलेले आहे. म्हणूनच आज हिंदुसनामध्ये सर्वांत मोठी गोष्ट काय आहे तर गांधी, असें खुद लोई लिनलिथगोलाहि मान्य करावें लागले.

‘आठ आगष्ट’च्या’ क्रांतिकारक माहात्म्याचे खाजगी दर्शन जगाला करून देणाऱ्या लुई फिशरच्या या तेजस्वी पुस्तकेचे मराठींत मार्मिक रूपांतर करून प्रा. स. बा. हुदलीकर यांनी मराठी वाज्यांत फारच मोलाची भर घातलेली आहे यात शंका नाहीं.

प्रल्हाद केशव अन्ने

जून ३, १९४२

नव्या विल्हीहून निवणाऱ्या द्रुतगति आगगाडीच्या डब्यांत, धूळ आणि उष्णता यांचा असहाय त्रास सहन करीत सत्तावीस तास घालविल्यानंतर, मी मध्य-हिंदुस्थानांतील वर्धा नांवाच्या गांवीं येऊन पोहोंचलो. त्या वेळीं रात्रीचे साडेआठ चाजले होते. त्याच्या अगोदर दहा दिवस माझी गांधीजीशी मुलाखत ठरविण्याबद्दल मी जवाहिरलाल नेहरू यांना लिहिले होते. गांधीजी माझी भेट घेतील अशा अर्थाचे पत्र वर्धाहून नेहरूकडून मला थोऱ्या दिवसांनी आले. त्यांनी गांधीजीचे सेकेटरी महादेव देसाई यांच्याशीं पत्र-व्यवहार करून वेळ ठरविण्याविषयीं मला सूचना दिलेली होती. कोणतीही वेळ ठरविली तरी ती मला सोईस्कर होईल अशा अर्थाचे पत्र मी देसायांना पाठविले, आणि त्यांच्याकडून मला तारेने उत्तर आले “स्वागतम्—महादेव देसाई.”

मी वर्धा स्टेशनवर गाडींतून उत्तरलों तेव्हां एक शुभ्र वस्त्रे परिधान केलेला तसण माणूस माझ्याकडे येऊन विचारूं लागला. “आपणच कां फिशर ??” मी होय म्हणून उत्तर दिल्यावरोबर तो सांगूं लागला : “गांधीजींनी मला आपल्याला भेटण्याकरिता पाठविले आहे.” वाहेर टांगा उभा होता. टांगा म्हणजे एक घोऱ्याची दोन चाकी गाडी. त्यामध्ये बसणाऱ्या माणसाला गाडी हांकणाऱ्याकडे—म्हणजे घोऱ्याच्या पाठीकडे पाठ करून बसावें लागते. आम्हीं काळोखांतून गाडींतून गांवाच्या बाहेरच्या भागांत आलों व एका कोऱ्याधीश राष्ट्रभक्ताच्या धरासमोर आम्ही टांग्यातून उत्तरलो. त्या घटस्थाने हें घर विद्यार्थ्यांच्या वसतिगृहासाठीं कॅंग्रेस पाटीला दान केलेले होते. मी पोर्चवरील उघड्या गच्छीत निजलों होतो. माझ्या उशाशीं कॅंग्रेसचा तिरंगी झेंडा रात्रभर फडफडत होता. त्याचा तो एकसारखा फडफडणारा आवाज ऐकून तो “कट कड, कड कट” असा कोणाला तरी सांकेतिक संदेशच पाठवीत आहे की काय असें मला वाटले.

जून ४, १९४२

मी सकाळीं लवकरच उठलों आणि गांधीजीच्या दंतवैद्यावरोबर टांगा करून सेवाग्रामकडे निघालो. सेवाग्राम म्हणजे गांधीजी तुरंगांत नसले म्हणजे त्यांचे

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

निवासस्थान होय. इंग्लंड फार समजूतदार धनी आहे असें तो दंतबैच्य मला सांगूं लागला. पण त्यांनी गांधीजींच्या विषयी बोलावें अशी मी खटपट चालविली. तरी तो हड्डानें राजकारणावरच बोलूं लागला.

टांगा थांबला. मी खाली उडी मारली तों माझ्यासमोर एक सफेत वस्त्रे परिधान केलेली गव्हाच्या रंगाची आकृति उभी राहिली. तेच गांधीजी होत. मी झापाशफ टांगा टाकीत त्यांच्याकडे चालत गेलों. त्यांनी आपले दोन्ही हात दोघा खियांच्या खांच्यावर आधारले होते. त्या दोघीही खिया त्यांच्या दोहोंबाजूने चालल्या होत्या. त्यांचे बारीक पिंगट पाय धोतरापर्यंत उघडे होते. त्यांच्या पायांत चामच्याच्या चपला होत्या; अंगावर खादीचे हातविणीचे धोतर होतें. त्यांच्या डोक्यावर घडी केलेला पांढरा हातरुमाल होता. “मिस्टर फिशर” अगदी अस्सल इंग्रजी पद्धतीच्या उच्चारातं गांधीजी उद्धारले. आम्ही हस्तांदोलन केलें. त्यांनी दंतबैद्यालाही अभिवादन केलें क मागेफिरुन आम्ही लोखंडी सांखलदंडानीं टांगलेल्या लंकडी झोपाळ्याकडे आलो. गांधीजी त्यावर बसले, आणि फलीकडे बोट करून ते म्हणाले, “बसाना इथं !” “जवाहरलालनीं मला आपल्या पुस्तकाविषयीं सांगितलं आहे, आणि आपण कशा-प्रकारची व्यक्ती आहांत याविषयीही त्यांनीं मला माहिती करून दिली आहे. आपण इथं आल्यानं मला आनंद झाला आहे. आपण इथं किती दिवस रहाणार आहांत ?” “मला इथं कांही दिवस रहायचं आहे” असे मी त्यांना सांगितले.

“अरे वा ! मग आपल्याला खप खप बोलतां येईल,” ते उद्धारले.

एक तरुण गृहस्थ त्यांना भेटण्यासाठी आले व वांकून त्यांच्या पायांना वंदन करून त्यांच्याभोंवती प्रदक्षिणा घालूं लागले. “बस्स बस्स,” गांधीजी म्हणाले. पुरे, पुरे, असा त्याचा अर्थे असावा असें मला वाटले. माझा तर्क बरोबर होता असें नंतर मला आढळून आले. नंतर आणखी दोघा इसमांनीं तसेंच केले. गांधीजींनीं त्यानांही तसेंच बस्स करण्यास सांगितले.

रहाण्यासाठी हें खेडें कां पसंत केले ? असा मी त्यांनां प्रश्न केला. त्या—अमक्या—अमक्यानी.....ते म्हणाले. त्यांनीं मला एक नांव पण सांगितले. तें नांव काय होतें हें मला बरोबर समजले नाहीं. त्या व्यक्तीच्यासाठी हें गांव पसंत केल्याचे गांधीजी सांगूं लागले. मी त्यावर कांहीं बोललों नाहीं. पण तें हिंदी नांव मला समजले नसेल असा त्यांनीं तर्क केला. म्हणून त्यांनीं

खुलासा केला. मिराबेन म्हणजे पूर्वाभ्रमीच्या भिसू स्लेड होत ! या इंग्रज बाईचा व आपला फार पुरातन संबंध होता असे ते म्हणाले. कोठें तरी मध्य हिंदुरथानांतल्या एखाद्या खेळ्यांत मी रहावें असा त्यांचा विचार होता. असेही त्यांनी मला समजावून सांगितले. त्यांनाच जागा शोधून काढण्यासाठीं गांधीजीनीं सांगितले असल्याचे मला कळले. खुद गांवाच्या वस्तीत रहाणे गांधीजीना पसंत नव्हते कारण गांवांत रोगराई व गडबड फार. “गांवांच्या बाहेर इथं कसं छान आहे.” दंतवैद्य कृत्रिम दांता विषयीं बोलू लागला. या दांताच्या कवळ्यांनी बरोबर चावतां येत नाहीं असे गांधीजी त्यांना समजावून सांगू लागले. एका बाईने तीन अलग अलग दांताच्या कवळ्या असलेले एक पितळेचे भांडे आणले. तेव्हां मी जाण्यासाठी निघाले. गांधीजी म्हणाले, “रोज सकाळ संध्याकाळ माझ्यावरोबर फिरण्यासाठी येत जा, म्हणजे आपल्याला आणखी खूप बोलायला अवसर मिळेल.” त्यांना नमस्कार करून मी निघाले.

सेवाग्राममधील पाहुण्यांच्या निवासस्थानांत ( पाहुणघरांत ) माझी उत्तराण्याची सोय करण्यांत आली होती. हें एक लहानसे एकच खोली असलेले मातीचे झोपडे आहे. वरील छप्पर बांबूचे असून जमीन मातीने साराविलेली होती. या खोलींत किती तरी खाटा टाकलेल्या होत्या. या घरांतून बाहेर पडले म्हणजे पलीकडे छोटेसे स्वयंपाक घर लागते. त्याचप्रमाणे खालीं फरशी असलेली एक आंघोळीची खोली लागते. या ठिकाणी किती तरी लोखंडी व पितळी बादल्या असून धुण्यासाठी दोन मोठ्या लोखंडी बादल्या होत्या. “बाई,”—एक वृद्ध मोलकरीण— खेळ्यांतील विहिरीचे पाणी घागरी भरून दोक्यावरून आणी व या बादल्या भरून ठेवी. खुर्शेंदवेन ( बेने—भगिनी ) माझ्यावर देखरेख ठेवून माझी सारी बरदास्त ठेवतील असे मला गांधीजीनी सांगितले होतें. कुमारी खुर्शेंदवेन नवरोजी या अजमासे चाळीस वर्षांच्या पाशीं बाई आहेत. घरींच तयार केलेली हातविणीची केशारी रंगाची खादीची साडी त्या नेसल्या होत्या. त्यांनी प्रान्स व इटाली देशांत संगीत शास्त्राचा सहा वर्षे अभ्यास केला होता. पण पंधरा वर्षांपूर्वी त्यांनी या आपल्या संगीतशास्त्राचा अभ्यास सोडून दिला असून तेव्हां पासून त्यांनी गांधीजीचे शिष्यत्व पत्करले होतें. त्या बाई लक्षाधीशांच्या घराण्यांतल्या आहेत. त्यांचे आजोबा गेल्या महायुद्धाच्या सुमारास वारले तेव्हां

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

त्यांचे वय पंचाणीव वर्षांचे होतें. ते ब्रिटिश पार्लमेंटचे पहिले हिंदी सभासद होते. सकलातवाळा—आणखी एक पाशीं-कम्युनिस्ट—हे तिसरे व अखेरचे ब्रिटिश पार्लमेंटचे हिंदी सभासद होत.

खुर्शेंदबेन फार बुद्धिवान असून खूप चलाख आहेत. हिंदुस्थानांत राष्ट्रीयत्व चादावर फाजील भर दिला जातो असा मी त्यांच्याशीं वाद केला. स्वतंत्र हिंदुस्थान फॅसिस्ट बनेल अशी मला भीति वाटते असेही मी त्यांना समजावून सांगितले. आणि दुदैवानें तसें झालें तर ब्रिटिश अमलाखालीं आहे त्यापेक्षांही कमी स्वातंत्र्य हिंदुस्थानला लाभेल असें माझें म्हणणे आहे, असें मी त्यांना बजावले. हा माझा तर्क त्यांना अगदीं कुचकामाचा वाटला. आधीं ब्रिटिशांची हिंदुस्थानांतून हक्कालपट्टी करायची नि मग आम्हीं हिंदी लोकच आमचे सारे प्रश्न सोडवूं शकू. “आम्हांला आतां मोकळीक हवी आहे.” असे खुर्शेंदबेन सांगू लगल्या. “एखादी घरमालकीण असावी नि तिच्या घरीं खूप दिवस राहणाऱ्या पाहुण्यांचा सुळसुळाट झालेला असावा. ही पिढा केवां एकदां निघून जाईल असं तिला वाढूं लागत. आणि हे आगांतुक पाहुणे ज्याक्षणीं पुढीलदरानें निघून जातील त्या क्षणापेक्षा इतर कोणत्या क्षणाची वाट पहात असेल वरं ती बिचारी !”

गांधी आश्रमांतील कित्येक आश्रमवासीयांची व माझी ओळख करून देण्यासाठीं खुर्शेंदबेन मला घेऊन गेल्या. ते सारेजण गांधीजींचे कार्यवाह असून काँग्रेसचे प्रचारकार्य करणारे गृहस्थ आहेत, किंवा गांधीजींच्या पायाशीं वसून त्यांचा सहवास घडावा म्हणून कांहीं दिवसांसाठीं ते येथें येऊन राहिलेले पाहुणे आहेत. हे आश्रमवासी स्त्रीपुरुष सान्या हिंदुस्थानांतून आलेले आहेत. ते कधीं कधीं हिंदुस्थानांतील अगदीं भिन्नभिन्न भाषा बोलतात. म्हणून त्यांचा परस्पर वादविवाद किंवा बोलणे चालणे हे इंग्रजी-मधूनच चालत असतें. येथील मुळे फारच देखणी आहेत. मी महादेव देसायांच्या झोंपडीपाशीं थांबलों. त्यांच्या डोक्यावर टक्कल पडलेले असून पोट अंमळ सुटलेले आहे. त्यांनी फक्त एक धोतरच परिधान केलेले होतें. ते खालीं जमिनीवर अंथर-लेल्या चटईवर बसून ओबडघोबड चरख्यावर सूत कातीत होते. त्यांची बायको पलीकडे खोलीत होती. त्यांच्या साडीलाही खूप चुपी पडलेल्या असून त्याही आंत सूत कांतीत होत्या. देसाई रोज पांचव्यां यांदे सूत कांततात. चरखा हे एक अगदीं सांधे यंत्र आहे. तें दरेक शेतकऱ्याला बनवितां किंवा स्वस्तांत खरीदतां येणे शक्य

जून ४, १९४२

आहे. आपण दूरदूचे प्रवास करीत असतों व प्रवासांत सुद्धां सूत कांतीत असतों असें देसायांनी मला सांगितले. पण आणखी कोणीही असें सूत काढलेले आपण कधीं पाहिले नाही असें ते म्हणाले. गांधीजींचे प्रचारकार्य व खुद गांधीजींचेच उदाहरण पाहून हजारो—लाखो—हिंदी खेडुतांनी चरखा चालवून सूत कांतप्पाची विद्या पैदा केली होती व त्यायोगें खेड्यांतील उद्योगधंयांना उत्तेजन मिळून वस्त्रहीन, नागऱ्या, उघड्या लाखों खेडुतांना कापड मिळप्पाची सोय झाली आहे. याबद्दल गांधीजींनाच धन्यवाद दिले पाहिजेत. “ पण ही गोष्ट लोकांच्या फारशी अंगवळणी पडलेली नाहीं अद्यापी, ” ही गोष्ट देसायांनी कबूल केली. सूत कांतणे ही बाब अद्यापी हिंदी-राष्ट्रीय-आर्थिक जीवनाची घटक बनलेली नाहीं !

सकाळचे अकरा वाजतां मला चांगली चुरचरून भूक लागल्यावर खुर्शेदबेन मला गांधीगृहांत घेऊन आल्या. हें घर पाहुण्यांच्या वसतिगृहापासून अजमासें शंभर यार्डवर आहे. ही एकमजली झोंपडी असून तिच्या भिंती कुडाच्या आहेत व छप्पर तांबऱ्या कौलांचे आहे. माझ्या चपला मी दाराबाहेरच सीमेंटच्या पायच्या लगत सोडल्या. छोऱ्या खोलींत प्रवेश करून मी पलीकडच्या मुख्य खोलीकडे पहात तसाच उभा राहिलो. गांधीजी एक पांढरी चादर अंथरून खाली जमिनीवरच पडले होते. त्यांचे एक शिष्य जमिनीवर त्यांच्या अंथरुणावर बसून छपराला टांगलेला पंखा खेंचित होते. हा काळ्या कापडाचा केलेला पंखा विजेच्या पंखाचें काम देत होता. या खेड्यांत बीज आलेली नाही. गांधीजी उठून मला म्हणाले, “ आतां तुम्हीं पायांत बूट नि डोक्यावर टोपी घाला. या दोनही गोष्टी इथं अगदीं अपरिहार्य आहेत. नाहीतर तुम्हाला उन्हाची झळ लागेल. ” एक बाई त्यांच्यासाठी खादी वस्त्राची ओली घडी घेऊन आली. ती घडी त्यांच्या डोक्यावर ठेवण्यासाठी होती. नंतर अंमळ पुढे चालणाऱ्या खुर्शेदबेनच्या खांद्यावर हात टेकवून गांधीजी मला प्रेमलळणानें म्हणाले: “ हं. चला आतां. ” दोन झोंपऱ्या ओलांहून आम्ही सार्वजनिक भोजनगृहापाशीं आलो. हीसुद्धां कुडाच्या भिंती असलेली एक झोंपडी आहे. गांधीजींच्या प्रमाणेंच मी माझ्याही चपला वाहेर सोडल्या नि माझी टोपी खुर्शेदबेनच्या स्वाधीन केली. त्यांनी ती भिंतीवरील एका खुंटीवर टांगून टेविली. गांधीजींनी दाखविलेल्या एका पाटावर मी वसलो. माझा पाट त्यांच्या पाटापासून तिसरा होता. त्यांच्या शेजारच्या पाटावर नरेंद्रदेव नांवाचे एक दमेकरी बसले होते.

## गांधीजीच्या सहवासांत एक आठवडा

कॅप्रिसशी संलग्न असलेल्या हिंदी सोशालिस्ट पक्षाचे ते प्रमुख होते. एक फूट औरसचौरस असलेल्या चटईच्या आसनावर मी बसलो. गांधीजी एका उशीवर बसले. त्यांच्या डाव्या हाताला त्यांच्या दंतविहीन पत्नी कस्तुरबा बसल्या होत्या. त्यांचें वय सत्तर एक वर्षांचें आहे. गांधीजींचे वय त्याहतर वर्षांचे आहे.\*

या भोजनगृहाला दोन लंब भिंती असून त्यांना जोडून एक तिसरी भिंत आहे. ज्या ठिकाणी आपण प्रवेश करतों ती जागा सताड उघडो आहे, कारण त्या ठिकाणी भिंत वगैरे काहीं नाही. प्रवेशद्वाराजवळ एक मेज असून त्यावर तांडे, वाढ्या व पाणी पिण्याचीं भांडीं ठेविलेली होतीं. त्याचप्रमाणे अन्न भरलेल्या पराती व थाळ्या पण तेथें होत्या. खिया एका बाजूस अलग बसतात. मी कांहीं सुंदर डोळ्यांच्या व तरतीत चेहन्यांच्या मुलांकडे अगदीं कौतुकानें पहात होतों. कांहींची वयें तीन वर्षांचीं असावीत, तर कांहींची पांच किंवा आठ वर्षांचीं असावीत. हीं सारीं आश्रमवासीयांचीं मुले होत. लवकरच प्रत्येक इसमापुढे एकेक पितळेची थाळी ठेवण्यांत आली. किती तरी वाढपी पायांचा चिलकूल आवाज न करितां थाळींतून जेवण वाढीत होते. गांधीजींच्या समोर किती तरी भांडीं व वाढ्या ठेवण्यांत आल्या होत्या. त्यांनी स्वतः शेजान्यांना वाढण्यास सुरवात केली. मला एक पाण्याने भरलेले धातूचे फुलपात्र देण्यांत आले होतें. गांधीजींनी मला एक कटोरा दिला. त्यांत सार होतें. पाले भाजी व शिजविलेल्या भोंपळ्याच्या फोडी होत्या त्यांत. त्यांनी नंतर एका मोळ्या परातीवरील झांकण बाजूला केले व मला त्यांनी एक कडक पातळशी चपाती वाढली. एका बाईने माझ्या ताटांत थोडेसें मीठ वाढले व माझ्यापुढे आणखी एक कटोरीभर सार ठेवण्यांत आले. नंतर लगेच ती बाई माझ्या ताटांत दोन उकडलेले बटाडे वाढून गेली. त्यांच्यावरील साल तरीच होती. त्याचप्रमाणे ती चांगल्या भाजलेल्या कणकेच्या चपात्या वाढून गेली. गांधीजी माझ्याकडे वक्कून हंसत म्हणाले, “मी तुम्हांला वाढलं खरं पण प्रार्थना म्हटल्या-शिवाय जेवायला सुरवात करायची नाहीं वरं का!” ज्याअर्थीं लहान मुळेखुद्दां अद्यापी आपल्या थाळीला हात लावीत नव्हतीं त्याअर्थीं मलाही थाळीला हात

\* कस्तुरबांचे वय गांधीजींच्या पेक्षां थोळ्या महिन्यांनी अधिक होतें हैं मिस्टर फिशर यांना माहीत नसावें. —अनुवादक.

लावतां कामा नये याची जाणीव मला आहे असें मी त्यांना सांगितले. या खोलीं-तील तीस एक लोक शुभ्र वाढ्ये परिधान केलेले असून जमिनीवर मांडी घातून बसले होते. त्यांच्या पुढ्यांत अन्न वाढलेले असतांही त्यांनी अनाला अद्यापी स्पर्श केलेला नव्हता. जेवणास वसलेले लोक एकमेकांच्या पुढे अनाची भांडी करून एकमेकांना वाढीत होते. घटा वाजली, आणि एक उंच सशक्त दिसणारे, पायांत अर्धी विजार घातलेले गृहस्थ वाढप बंद करून हात जोडून व डोळे मिळून उमे राहिले. त्यांच्या डोळ्यांच्या पांढऱ्या कडा उघड्या दिसत असल्यानें ते आंधके असावेत असा भास होत होता. त्यांनी उंच सुरांत प्रार्थनागीत म्हणण्यास सुरुवात केली व त्या प्रार्थनेत गांधीजींच्या सकट इतर सारे जण सामोल झाले. “ शांतिः शांतिः शांतिः ”च्या घोषांत प्रार्थना संपली.

त्याचा अर्थ शांतता आहे असें मला देवांनी सांगितले.

वाईंतील आमटी घेण्यासाठी मला एक चमचा देण्यांत आला होता. पण किंयेक जण ती आपल्या पोलीच्या चतकोराला लावून खात होते. माझ्या पोलीवर एका चाईंनी तूप वाढले. अंमळ अधिक भीठ वापरल्यास हें जेवण कांहीं कमी रुचकर नव्हतें खास. उकळलेल्या गाईच्या दुधाचा वास घालविण्यासाठी मी साखर मागून घेतली. ( गांधीजींनी बकरीचे दूध बंद केले असून ते सान्या हिंदुस्थानभर गाईचे दूध घेण्याचा प्रचार करीत असतात. त्यायोगे सशक्त गुरुंची चांगली निपज होईल अशी त्यांची अपेक्षा आहे. )

गांधीजी एकसारखे जेवीत होते. ते मधून मधून आपल्या पत्तीना, खुर्शेदना, देवांना, आणि मला वाढण्यासाठी थांबत तेवढेच !

त्यांचे हात मोठे आहेत, त्याचप्रमाणे त्यांची बोटे पण मोठालीं आहेत, व त्यांचा आकारही प्रमाणशीर आहे. त्यांचे गुडवे मात्र मोठाले व पुढे आलेले आणि बटबटीत आहेत. त्यांची हाडे मोठीं असून भक्कम आहेत. त्यांची चामडी मऊ व स्वच्छ आहे. ते वाढण्यासाठी भांड्यांत पळी घालीत असतां त्यांचा हात कांपत नाहीं. त्यांच्या पत्ती त्यांना मधून मधून गवताच्या पंख्यानें वारा घालीत होत्या. ते म्हणजे निस्वार्थीपणाचे शांत मूर्तिमंत प्रतीकच वाटतात.

मध्येंच थांवून गांधीजी म्हणाले: “ तुम्ही रशियांत चौदा वर्ष राहिलां होतांत. तुमचं स्टॅलिनविषयीं काय मत आहे ? ”

## गांधीजीच्या सहवासांत एक आठवडा

फारच उकडत होतं यावेळी, त्यांतून माझे हात अन्नानें बरबरलेले होते. म्हणून मी चटकन् एवढे म्हणालो; “फारच हुषार व फारच कठोर, निर्दय !”

“ हिटलर इतका कठोर ?” गांधीजीनीं विचारले.

“ जवळ जवळ, ” मी उत्तर दिले.

कांहीं वेळ थांबून गांधीजी पुनः माझ्याकडे वळले व म्हणाले: “ तुम्हीं व्हाइस-रॅयनं भेटलांत कीं नाहीं ? ”

“ होय ! ” मी म्हणालो. पण गांधीजीनीं तो विषय तेवढ्यावरच सोडला.

माझे घेठे हुडकप्पाचा मी प्रयत्न करीत होतो. माझ्या चवळ्यावर बराच भार पडल्यामुळे माझे पाय बघिर झाल्याचें मला आढळून आलें. शरीराचा सारा भार समतोल कसा वांद्रून याचा हें हिंदी माणसाला छान माहीत असतें, पण मी ही विद्या अद्यापि शिकलो नव्हतो. मी एक पाय उंच करून त्यावर सारा भार टाकला. त्यामुळे मला अंगठ बरे वाढू लागले. “ गांधीजी मला म्हणाले: “ तुमची सारी हालचाल थंडावल्यासारखी दिसते आहे ! ”

“ नाहीं.” इथलं अन्न फारच सुकर आहे असं मला वाटतंय ! ”

“ जेवढं लागेल तेवढं पाणी व्या. कांहीं हरकत नाहीं पाणी व्यायला.” गांधीजी पुढे म्हणाले: “ आम्हीं इथलं पाणी उकळप्याची छान खबरदारी घेत असतो. आतां तुम्हाला आमचा आंबा खायला हवा.”

“ दुसरे खाताहेत हें मी पाहतों आहें ! ” असें मी उत्तर दिले, “आणि माझ्या आयुष्यांत अगदीं प्रथमच मी आंब्याचें उष्टावण करणार आहें.” आंबा खाऊन झाल्यावर मला आंधोळ करावी लागेल असें खुशेंद म्हणाल्या. मी आंब्याची साल काढण्यास मुरुवात केली. गांधीजी व इतर जण हसूं लागले. गांधीजी सांगू लागले कीं पहिल्यानें आंबा हातांत घेऊन तो दाबून मऊ करावा लागतो, आणि मग आंतील मऊ गीर चोखायचा असतो. पण तो चांगला आहे कीं नाहीं हें पहाण्यासाठी तो सोल्दून पहाण्यांत माझा शाहाणपणाच होता. ते म्हणाले: “ आमच्या प्रमाणे तुम्हीं आंबा खायला तयार झालांत तर तुमच्या या अपूर्व धैर्यावद्दल आम्हीं तुम्हाला एक पदक बहाल करूं ! ” माझे जेवण झाले होतें. खुशेंदनीं आपल्या डोळ्यांनी खुणविले कीं गांधीजी उठण्याच्या अगोदर तुम्हाला उठायला कांहीं हरकत नाहीं.

जून ४, १९४२

हिंदी लोक बहुशः हस्तांदोलन करीत नसतात. ते एकमेकांना भेटले किंवा एक-मेकांचा निरोप घेऊं लागले तर ते आपले हात जोडतात व ते आपल्या तोंडाच्या समपातळींत नेऊन, गोड स्मित करतात व मस्तक हलवितात. त्यावेळीं ते फारच प्रेमळ व निरागस दिसतात. मी गांधीजींना अभिवादन केले त्यावेळीं त्यांनी माझ्या हाताशीं हात मिळवून मला निरोप दिला.

मी घरी गेलों, व बारा ते एकपर्यंत झोप काढली. मी जागा झालों तों अगदीं घामाने दरदरून गेलों होतों. मी स्नानगृहांत आज तिसऱ्यांदा स्नान केले. त्या खोलींत उभा राहून मी एका पितळेच्या तांब्यातून नुसतें डोक्यावरून पाणी ओतून घेतले.

तीन वाजण्याच्या पूर्वीं कांहीं मिनिटे मी शंभर एक यार्ड गरम गोटे नि वाकूच्या रस्त्यावरून चाललों होतों. गांधीजींचे निवासस्थान आणि माझी झोपडी यांमधील तें अंतर होतें. उन्हाच्या गरम झालीने माझ्या डोक्यांत कसें अगदीं सुकल्यासारखे वाढू लागले होतें. मात्र उष्णतामान एकशेंदहा अंशावर आलेले होतें. मी गांधीजीच्या खोलींत प्रवेश केला त्यावेळीं सहा शुभ्र खादी वस्त्रे परिधान केलेले इसम जमिनीवर बसले होते. काळी साडी नेसलेली एक छी पंख्याची दोरी ओढीत होती. त्या खोलींत फक्त एकच आरास दिसत होती. आणि ती म्हणजे काळ्या चौकटींत बसविलेली खाइस्टची छापील प्रतिमा होय. त्या चित्रावर खालील शब्द छापलेले होते. “तोच आमचा शांति ब्रह्म आहे !” गांधी आपल्या चादरीवर बसले होते. तेंच त्यांचें अंथरून. त्यांच्या पाठीशीं एक पाट असून पाट आणि त्यांची पाठ या दरम्यान एक तक्क्या ठेवण्यांत आला होता. ते सोन्याच्या चौकटीचा चम्मा वापरीत होते, अमणि फौटनपेनने एक पत्र लिहीत होते. त्यांनी कात्रीच्या पात्याप्रमाणे आपली मांडीची वैठक घातली होती. त्यांच्या मांडीवर एक फळी धरली असून त्यावर कोन्या कागदांचे एक पॅड होतें.

त्यावर ते लिहीत होते. हातांनी तयार केलेल्या लांकडी घोड्यावर आणखी तीन फौटनपेने ठेवलीं होतीं. त्यांच्या आसनाच्या डाव्या बाजूस कांहीं नीट व्यवस्थेने जमिनीवर एकमेकांवर रचून पुस्तके ठेविलेलीं होतीं. ते मला म्हणाले : “या पंख्यांचेचान्या छीच्या शेजारच्या अगदीं थंड जागी बसा खालीं.” मी एका कोंपन्यांत जाऊन बसलों. मी कुडाच्या भिंतीला माझी पाठ टेकविली. गांधीजी म्हणाले :

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

“तुमची हरकत नसेल तर या मंडळीना इथं बसू यावं नाही? ते कांहीं एक बोलणार नाहीत. तुमची हरकत असेल तर ते इथून बाहेर जातील.” देव होते, देसाई होते, आणखी किती तरी दुसरे आश्रमवासीही होते तिथें. त्यांच्यांत खुर्देवृद्ध्या होत्याच. एवढ्या मंडळींच्या समोर माझी गांधीजीशीं मुलाखत व्हावी अशी माझी इच्छा नव्हती फारशी. पण मी म्हणालो: “नाही!” आणि मी कामाला सुरुवात होण्यापूर्वी स्थिरस्थावर झालो.

“मी आतां पूर्णपणे आपल्या सेवेशीं हजर आहें,” गांधीजी बोलले.

मी म्हणालो: “किप्सचे मिशन म्हणजे हिंदुस्थानच्या इतिहासांतील स्थित्यंतर घडविणारी बाब होती असे माझं मत आहे. किप्सचे मिशन थडावत्याच्या महत्वाची आतां कदाचित देशाला जाणीव झाली असेल. आणि या जाणीवेपासून पुज्कळ चांगल्या गोष्टी निष्पत्र होण्याचा संभव आहे. आपल्यामतें किप्सच्या मिशनचे कांदिवाळे निघाळे यासंबंधीं मी थोडेफार ऐकूं चवहातो.”

“किप्स येऊन पोहोंचले,” गांधीजी सांगून लागले, “त्यावेळीं त्यांनी मला एक तार पाठविली कीं तुम्ही मला नव्या दिल्लीस येऊन भेटावें. माझी जाण्याची इच्छा नव्हती. पण कांहीं तरी चांगले निष्पत्र होईल असे मला वाटल्यावरून मी तिकडे जाण्यास निघालो. ब्रिटिश सरकारनी देऊ केलेल्या ज्या कांहीं देणगयासंबंधींचा खर्डा किप्सनीं आपल्या बरोबर आूणला होता त्याविष्यर्थींच्या गपा माझ्या कानांवर आल्या होत्या. पण त्या देणगया काय होत्या हें मी प्रत्यक्ष पाहिलेले नव्हतें. त्या देणगयांचा खर्डा त्यांनी मला दिला. तो थोडक्यांत वाचून पहातांच मी त्यांना म्हणालो, हेंच जर तुम्हांला यावयाच होतं तर इथर्पर्यंत आलांत तरी कशाला? हिंदुस्थानला देऊ केलेल्या देणगयाचं स्वरूप जर एवढंच असेल तर मिळेले तें पहिलं विमान घेऊन तुम्हीं परत आपल्या घरीं पोहोंचलेलं बरं.” किप्सनीं उत्तर दिले, “त्याचा मी अवश्य विचार करीन.”

“किप्सच्या देणगयांसंबंधीं आपलं मत काय आहे?” मी विचारणा केली. “त्यांनी तुम्हांला स्वायत्त स्वराज्य देण्याचं वचन दिलं होतं ना-व त्याचप्रमाणे ब्रिटिश साम्राज्यांतूनही फुटून निघण्याचा अधिकार तुम्हांला त्यांनी देऊ केला होताना?”

“सी. एफ. अँड्र्यूज (हिंदुस्थानांत, खाइस्टचे अत्यंत विश्वासू अनुयाई प्रचारक म्हणून प्रसिद्ध असलेले गृहस्थ) हे नेहमीं ठासून सांगत असत कीं “स्वायत्त

जून ४, १९४२

स्वराज्य हें हिंदुस्थानाकरितां नाहीं.” गांधीजी उत्तरले, “आमचे ब्रिटनशी असलेले हितसंबंध हे इतर साम्राज्यांतर्गत स्वायत्त राष्ट्रांच्यासारखे नाहींत. तेथें गोचारी वसाहत असून त्यांतले बहुतेक लोक ब्रिटनचे निर्वासित आहेत किंवा त्यांचे वंशज तरी आहेत. आम्हांला कसल्याही प्रकारची स्वायत्तता नक्तो आहे. आम्हीं ती मागतही नाहीं. आम्हांला जर कोणीही स्वायत्तता दान म्हणून बहाल केली तर आम्हीं स्वतंत्र रहाणार नाहीं. आतां फुटून स्वतंत्र होण्याविषयींची गोष्ट निघाले तर त्यामध्ये नाना तन्हांचे गुनागुनीचे विकट प्रश्न उत्पन्न होतील. किप्स योजनेतील मुख्य दोष म्हणजे राजे महाराजांना देण्यांत येणाऱ्या हक्कासंबंधीचा होय. ब्रिटिशांचा असा आग्रह आहे की राजे महाराजे यांना संरक्षण देणे हें आपले आव्य कर्तव्य आहे आणि तें त्यांना संभाळ्यालाच हवें. कारण ब्रिटनच्या फायद्यासाठीं जे तह त्यांच्यावर लादण्यांत आले त्यांतच ही अट अंतर्भूत आहे. बिकानेरचे महाराज किंवा कोणी एक क्ष महाराजा ब्रिटिश इथें येण्याच्या पूर्वीं येथें राज्य करीत होते आणि ते आतंपेक्षां केवढी तरी सत्ता गाजवीत होते. त्यांतील दुसरा दोष म्हणजे पाकिस्तानला दिलेली मंजूरी होय. हिंदू आणि मुसलमान यांच्यांतील झगडे हे ब्रिटिश राजसतेनें पेटविलेले आणि प्रज्वलित केलेले झगडे आहेत. त्यांना या किप्स योजनेत अगदीं पूरी मुभा देण्यांत आलेली आहे. लॉर्ड मिंटो हे न्हैंइसरॉय असतांना ( १९०९ ) त्यांनी हे दोन अलग अलग धर्मांय मतदार संघ निर्माण करून या वितुष्टाला ठिणगी लाविली, आणि तेव्हांपासून आम्हांमध्ये वितुष्ट कसे अधिक वाढत जाईल इकडे ब्रिटिशांनी विशेष लक्ष पुरविले आहे. लॉर्ड कर्झन हा मोठा कार्यधुरंधर होऊन गेला. मी ज्याप्रमाणे चेस्सफर्ड, अर्विन ( हॅलिफॅक्स ) आणि लिनलिथगो यांना भेटलों त्याप्रमाणे त्यांना प्रत्यक्ष भेटलों नव्हतों. पण ते एका घटस्थापाशीं एक गोष्ट बोलत व दुसरी दुसर्यापाशीं बोलत व आणखी तिसरीच तिसन्यापाशीं बोलून दाखवीत असत. सर सॅम्युएल होअरच्या वावर्तीत मात्र मी कोणाशीं बोलत आहें याची मला पूरी जाणीव असे. त्यांचे काय म्हणणे असे हें मी पूरीपणे जाणून असे. पण तसे कर्झनचे नव्हते. कर्झनने घडवून आणलेली वंगालची फाळणी ही अगदीं आवश्यक सुधारणा होती. ती अगदीं येग्य उपाययोजना होती. पण त्यामुळे धर्मांच्या पायावर उभारलेली ती इलाख्याची फाळणी होत होती. किप्सनेसुद्धां अगदीं हेच तत्व आपल्या योजनेत अंतर्भूत केले होते; आणि ही अत्यंत

## गांधीजीच्या सहवासांत एक आठवडा

मोठी दुसरी घोड्चूक होती. म्हणून जोपर्यंत ब्रिटिशांचं राज्य हिंदुस्थानांत आहे तोपर्यंत हिंदुस्थानांत एकी होणे शक्य नाहीं.”

“ बरं, ” मी म्हणालो, “ या किप्सनी दिलेल्या युद्धोत्तर तडजोडीचा आराखडा तुम्हांला आवडला नाहीं. पण मध्यंतर कालीन किंवा तावडतोब दिल्या जाणाऱ्या सुधारणेंत इष्ट असं कांहींच नव्हतं का ? तुम्हाला असं नाहीं वाटलं का कीं, भविष्यकालीन योजना कांहींही असल्या तरी, तावडतोब दिल्या जाणाऱ्या सुधारणेंत कांहीं तरी फायदा आहे; त्यांच्यामुळे जनतेला तावडतोब राज्यकारभार चाल-विण्याचा अनुभव मिळेल व हें युद्ध संपल्याबरोबर पूर्ण स्वातंत्र्य मागण्याचा तुम्हाला हक्कही प्राप्त करून घेता येईल ? ”

“ थोडक्यांत सांगायचं तर, ” गांधीजीनी उत्तर दिल, “ अगदीं याच बुद्धीनं मी या विषयाचा विचार केला, पण मी किप्स योजनेची संहिता ( text ) पाहिली त्याबरोबर माझी खात्री झाली कीं त्यांत सहकारितेला बिलकुल वाव नाहीं. संरक्षण हा मुख्य वादविषय होता. युद्धकाळांत सरकारचं मुख्य कर्तव्य म्हणजे राश्ट्रांचं संरक्षण हें होय.

प्रत्यक्ष युद्ध चालविण्याऱ्या बाबतींत मात्र मुळींच ढवळांढवळ करायची नाहीं. तें करण्यास मी असमर्थ आहें. पण रुझवेल्टनें कांहीं लष्करी डावपेचांच्या तंत्रांचा खास अभ्यास केलेला नाहीं, आणि केलाच असेल तर तो एकदेशीय आहे ” ते क्षणभर थांवले. “ किंवा मी चर्चिलचं उदाहरण घेऊ ? ”

“ नको, ” मी म्हणालो. “ तुम्हाला रुझवेल्टचं उदाहरण घेण्याचा संकोच मुळींच वाढू देऊ नका. हा मुद्दा आला ध्यानांत माझ्या ! ”

“ मुद्दा असा आहे, ” गांधीजी आवर्जन सांगू लागले, “ कीं युद्धकाळांत फौजी सत्तेवर मुल्की सत्ता चालण आवश्यक असतं; मुल्की जनता ही फौजी जनते-एवढी लष्करी डावपेच वगैरे बाबतींत तालीम घेतलेली ( तज्ज ) नसेलही कदाचित. जपानी विमानांना मार्गदर्शक होतील म्हणून जर ब्रह्मदेशांतील ब्रिटिश लोक तेथील सुवर्णमंदिरे ( Golden pagodas ) नष्ट करू लागतील, तर त्यांचा नाश मुळींच करू नका असं मी म्हणेन. कारण ज्यावेळीं तुम्हीं एखाद्या वस्तूचा नाश करतां त्या वेळीं तुम्हीं ब्रह्मी आत्म्याच्या ( संस्कृतीच्या ) कांहीं भागाचा नाश करतां. जेव्हां ब्रिटिश येऊन सांगू लागतात कीं आम्हाला या ठिकाणीं विमानतळ बांधावयाचा

## जून ४, १९४२

असल्यानं तुम्हीं येथूत खेडूतांना उठवा—आणि या खेडूतांना आजच येथूत निघून जायला हवं—तेव्हां मी म्हणेन, “तुम्हीं या गोष्टीचा काल कां नाहीं विचार केलात म्हणजे गरीब जनतेला तेथूत निघण्याला अवकाश तरी सिद्धाला असता. त्याचप्रमाणं त्यांनीं अमुक ठिकाणीं जावं म्हणून त्यांच्यासाठीं जागा शोधून कां नाहीं देत दुसरी एखादी ?”

“या बाबी हाताळण्याचा अधिकार हिंदी जनतेच्या हातीं असावा असं जर तुमचें म्हणणे असेल,” मी भर दिला “तर जनरल वेव्हेल यांना, ही युद्ध चालविण्याच्या कामांत ढवळाढवळ आहे असं वाटेल अशी माझी खात्री आहे.”

“ब्रिटिशांनी,” गांधीजी सिमत करीत म्हणाले, “आम्हांला या युद्धकाळांत चहाफराळाचीं व अन्नसामुग्रीचीं दुकानें चालविणे, लेखनसाहित्य छापणे, अशा तन्हांचीं सटरफटर किरकोळ कामें देऊ केलीं होतीं. मी जरी लष्करी डावपेचांत तरबेज नसलें तरी अशा कांहीं गोष्टी आम्हीं केल्या असत्या कीं त्यायोगे युद्धांत विजय मिळविण्याच्या कामीं त्या उपकारक ठरत्या असत्या. आमची मदत घेतली असती तर ब्रिटिशांची जी अतिपूर्वेला भंबेरी उडाली ती उडाली नसती.”

“उघडपणे बोलायचं म्हणजे,” मी समारोप केला, “संरक्षण या गोष्टीवर तुमचा मुख्य भर आहे.” ते होय म्हणाले.

नेहरू आणि कॅंप्रेसचे इतर नेते यांचीही हीच विचारसरणी आहे का ?”

“हो. असें मला वाटतों.” त्यांनी उत्तर दिले. “नेहरूनांही तसंच वाटतं अशी मला आशा आहे, आणि मौलाना साहेब ( मौलाना अबुल कलम अझाद—कॅंप्रेस पार्टीचे मुसलमान अध्यक्ष ) यांनाही तसंच वाटतं.”

“थोडक्यांत सांगायचं म्हणजे,” मी म्हणालो, “तुम्हांला किप्स योजनेनं मुळीच कांहीं तत्थ्यांश आहेसं वाटत नाहीं तर मग ?”

“तुम्हीं हा अगदी अचूक नि निश्चित सवाल मला केलात यावळूल मला आनंद वाटतो,” ते सांगू लागले. “नाहीं. त्यामध्ये मुळीच कांहीं तत्थ्यांश नव्हता असं मला आढळून आलं.”

“असं तुम्हीं किप्सना सरळ सांगितलंत का ? मी पृच्छा केली.

“होय.” त्यांनीं उत्तर दिल. “मी किप्सनां म्हणालो “तुम्हीं रशियांत अद्भुत घटना साध्य केलीत.” “तुम्हीं असं त्यांना कां म्हणालंत ?” मी त्यांना

## गांधीजीच्या सहवासांत एक आठवडा

मध्ये थांबवून विचारलं, “सर स्टॅफर्ड क्रिप्सनीं कांहीं रशियाला या युद्धांत खेचलं नव्हतं, पण आडोल्फ हिटलर नांवाच्या इसमाने ! ”

गांधी खप हंसले, त्यांचे मित्रही हंसले. “पण मी व हजारों हिंदी लोक ” ते आवर्जून सांगून लागले, “यांचा असा विश्वास आहे कीं क्रिप्सनीच ही अद्भुत घटना साध्य केली.”

“तुम्हीं असं म्हणालांत तेव्हां क्रिप्सनीं त्यावर हरकत घेतली नाहीं ? ” मी विचारले.

“नाहीं.” गांधी हंसत हंसत म्हणाले. “मी त्यांचा गौरव केला असं त्यांना वाटलं ” रशियावर आक्रमण होण्यापूर्वी स्टॅलिननी ब्रिटिशांची मदत मागितली होती असं आम्हांला वाटलं होतं.”

“नाहीं. तें बरोबर नाहीं,” मी म्हणालों, “आक्रमण झाल्यावर रशियाने ब्रिटिशांची मदत मागितली आणि आतां त्याला अमेरिकेची व ब्रिटनची वाढत्या प्रमाणावर मदत होत आहे. पण हल्ळा होण्यापूर्वी स्टॅलिनला हिटलरची भीति वाटल असल्यामुळे ब्रिटनची किंवा क्रिप्सची मैत्री जाहीर करण शक्य झाल नाहीं.”

“कांहीही असलं,” गांधीजी सांगून लागले, “तरी मी क्रिप्सनां इथं सुद्धां कांहीं अद्भुत चमत्कार करण्यास सांगितलं, पण तें त्यांच्या आवांक्याबाहेरचं होतं.”

मी म्हणालों, “इंग्लंडच्या बहुजन समाजांत कांहीं तरी खलबळ उडालेली आहे असं मला वाटतं. गेल्या ग्रीष्मकृत्युं मी इंग्लंडांत विमानाने गेलों व तेथें नऊ आठवडे राहिलों. हें युद्ध संपल्यानंतर ज्या प्रकारच्या लोकांनी युद्ध येण्यापूर्वी आपल्यावर राज्य केलें व आपल्यावर युद्ध ओढवून घेतलें त्या प्रकारच्या लोकांच्या हातीं आपलीं राज्यसूत्रे न जातील अशी खटपट करण्याचा त्यांनी निश्चय केलेला आहे. क्रिप्स स्वतःच जनतेच्या या विरोधाचे मूर्तिमंत प्रतीक होऊं शक्तील. त्यांनी आफीसमध्ये मिळविलेले उच्च पद म्हणजे एक प्रोत्साहनकारक चमत्कारच आहे नाहीं का ? ”

“होय,” गांधीजी मध्येंच बोलले, “आणि मोठं निराशाजनक आहे; कारण क्रिप्समध्ये थोर मुत्सद्याचे गुण आहेत किंवा नाहीत याविषयीं मी साशंक आहें. आम्हांला हें अत्यंत निराशाजनक वाटतं कीं जो गृहस्थ जवाहरलालचा मित्र व हिंदुस्थानसंबंधी कळकळ बाळगणारा इसम होता त्यानंच ही योजना इकडं आण-प्यासाठी तयार व्हावं ! ”

जून ४, १९४२

गांधीजीच्या डोक्यांत कांही तरी विचार चालले होते हें अगदीं स्पष्ट दिसत होतें—कदाचित माझ्यासाठीं त्यांनी राखून ठेवलेली वेळ संपत आली होती—कारण ते म्हणाले—कांही विशिष्ट प्रसंग नसतां लोँड सँकी एकदां मला “स्वतःची अंमळ काळजी घ्या,” असं मात्र म्हणाले होते. आणि मी त्यांना म्हणालों, “मी स्वतःची एवढी काळजी घेतली नसती तर आजच्याइतका मी बुद्ध झालों तरी असतों का? हाही एक माझ्यांतील दोष आहे.”

“तुम्हीं अगदीं पके आहांत,” मी स्मित करीत म्हणालों.

ते हंसत म्हणाले: “मी किती तरी कचा आहें. तुम्हांला इथून जाण्याच्या अगोदर माझ्यांत किती तरी दोष असल्याचं आढळून येईल. आणि तुम्हांला माझे दोष आढळले नाहीत तर ते शोधून काढप्यास मी तुम्हांला मदत करीन. “त्यांच्या कंबरेभोवती लपेटलेल्या धोतराच्या सोयाला साखाचीं अडकविलेल्या निकलच्या मोळ्या घड्याचाकडे त्यांनी पाहिले व ते मला म्हणाले.

“मी तुम्हांला एक तास दिला.”

मी उठलों व त्यांना अभिवादन करून निघालों. या एका तासाच्या अवधींत फक्त एकदाच ती तोंडाचें बोळके झालेली मुसलमान छी त्यांच्या छातीवरील ओळ्या फडक्याची घडी बदलण्यासाठीं आंत आली होती. त्यांनी स्वतःच कैकवेळां आपल्या डोक्यावरील हात रुमाल काढून पाण्याच्या फुलपात्रांत बुचकळला होता, आणि तो पिळून पुनः आपल्या डोक्यावर ठेवला होता. प्रत्येक वेळी जेव्हां ते आपल्या डोक्यावरील तो रुमाल काढीत तेव्हां मला त्यांच्या छोऱ्याशा चेहन्याचें व छोऱ्याशा वरील ओठावरच्या मिशांच्या छोऱ्या छोऱ्या काळ्या, बहुतेक पांढऱ्याच खुंटांचे दर्शन होत असे. त्यांचा वरचा औंठ इतका असंद आहे कीं त्यांच्या मोळ्या नाकाचा शेंडा त्या ओठाला बहुतेक चिकटल्यासारखा दिसतो. त्यांचा खालचा औंठ अत्यंत चैतन्यपूर्ण असून भावपूर्णही आहे. त्यांचा चेहरा म्हणजे भल्या मोळ्या डोक्याचें एक निमूळतें टोंकच असल्यासारखे दिसतें. आणि त्यांचे कान त्या डोक्याच्या दोन्ही योंकांपासून बाहेर फुटल्यासारखे दिसतात.

त्यांतर थोऱ्याच वेळानें मी माझ्या निवासस्थानीं येऊन पोहोंचलों. देव-समाज-समतावादींचे नेते—एका आश्रमस्थ इसमाबरोबर माझ्याशीं हिंदुस्थान, रशिया व युद्ध यासंबंधीं विचारविनिमय करण्यासाठीं आले. ते ब्रिटनचे कट्टर विरोधी होते.

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा.

हें असे आहे याबद्दल देव यांनी दिलिगिरी व्यक्त केली पण इंग्लंडच्या हातून हिंदु-स्थानचे अपरिमित नुकसान झाले होते व त्याची मर्ते राष्ट्रीय दुःखे अनुभवून झालेल्या प्रतिक्रियेच्या परिणामामुळेच तशी बनली होतीं यांत शंका नाहीं. गांधी-जींशीं जी माझी मुलाखत झाली व जे जे गांधीजी माझ्याशीं बोलले त्याची समग्र टांचणे मला तयार करायचीं असल्याने देव आणि त्यांचा मित्र हे तेथून गेल्यावरो-वर मी गांधीजींच्या मुलाखतीसाठी घाटलेला निळ्या पट्यांचा पायजमा सूटमधील सदरा काढून टाकला व माझी टिपणे छापण्यासाठी टंक यंत्रापाशीं बसले. पांच मिनिटे झालीं नाहीं तोच मला कंटाळा आला व मी घामाने अगदीं न्हावून निघाले होतों. अंघोळीच्या खोलींत जाऊन मी आणखी एकदां थंड पाणी अंगावर ओतून घेतले. आगाशींत बसून मी टंक करीत असतां एक हिंदी छाँ घरासमोर येऱज्ञारा घालीत असलेली मला दिसली. ती अनवाणी होती. तिने आपल्या अंगांत एक घरी तयार केलेली तंग खादी चोकी छातीखांद्यावरून परिधान केलेली होती; पाठ मात्र थोडीशी उघडी दिसत होती. तिच्या कमरेपासून तो थेट पायापर्यंत तिने साडी परिधान केलेली असून तिच्या पदराचा एक सोगा तिने आपल्या खांद्यामानेवरून एका हाताखालीं घेतलेला होता. ही साडी भडक पिवळ्या रंगाची असून तिचे कांठ रुंद व लाल रंगाचे होते. ती जेव्हां जेव्हां येऱज्ञारा घालतांना वळे तेव्हां तेव्हां टंक करीत असतांना मला लाल ज्वाळेचा भास होत होता. तिच्या डोक्यावर पाण्याने भरलेला एक मातीचा लाल घडा होता. तिने एका हातानें त्याला आधार दिलेला होता. हा हात उघडा असून तिच्या मनगटावर चकाकणाऱ्या धातूची फक्त एक बांगडी होती. समोरच्या घरांतील पाण्याच्या पिपांत पाणी ओतून ती पुनः परत आली. त्यावेळीं तो घडा तिच्या डोक्यानरील गोल ऊंवळावर तिरपा ठेवलेला मला दिसला. बाहेर तल्पणाऱ्या कडक उन्हांत विचारीला हें खडतर काम करावे लागत होते. एका छोव्याशा नळाची व्यवस्था केली असती तर विचारीचे हाल व परिश्रम कमी झाले असते.

मी उन्हांने अगदीं थकून जाईपर्यंत टंक करीत बसले होतों. नंतर मी खुरेदशीं गप्पागोष्टी करूं लागले. पांच वाजतां जेवणाची वेळ होती, हें एका मधुर धंटेने ध्वनित केले. नेहमीच्या प्रार्थनेनंतर जेवणास सुस्वात झाली. एक आश्रमनिवासी गांधींच्या जवळ बसले होते. ते हिंदूस्थानींत बोलत असतां मधेंच त्यांच्या तोङ्नून एक इंग्रजी शब्द बाहेर पडला. मला त्यावेळीं उघड्या हवेंत भरलेल्या नव्या

जून ४, १९४२

दिल्लीतील कॅम्प्रेसच्या विराट जानपद सभेच्या बैठकीची आठवण झाली असें मी म्हणालो.

त्याच्या आधल्याच दिवशीं मी हिंदुस्थानांत येऊन पोहोंचलो होतो. त्या वेळ-च्या मुख्य भाषण करणाऱ्या मिसेस असाफ अली ( कॅम्प्रेसच्या कार्यकारी मंडळाचे मुसलमान सभासद डॉ. असाफ अली यांच्या हिंदू पत्ती ) यांचे होतें. त्यासुद्धां हिंदुस्थानींतर आपले भाषण करीत होत्या. पण त्यांनी वापरलेले इंग्रजी शब्द मी टिपून घेतलेले होते. ते म्हणजे “फॉरिन पॉलिसी, एक्सडॉयटेशन, सोशल पोशिशन, एकोशिअन्सी, ब्रिटिश इंपेरियालिंग्म, नॉन कोऑपरेशन, इंडिया ऑफिस, आणि रेप्यूजीज ” ही यादी पाहून गांधीजी खूप खूप झाले होते. जबल बसलेल्या आणखी एका इसमानें सांगितलें कीं आम्हांला आणखी एका शब्दप्रयोगाची ओळख झालेली आहे. आणि ती म्हणजे “स्टूडंट स्पाइज.” सरकारने कांहीं इतर विद्यार्थ्यांवर पाळत ठेवण्यासाठी कांहीं विश्वविद्यालयांतील विद्यार्थ्यांची गुप्तहेर म्हणून योजना केलेली होती. गांधीजी म्हणाले, “ब्रिटिशसरकारविरुद्ध हीहि एक माझी फिर्याद आहे.”

गांधीजींनी सोबिहएट रशियांतील धाकदपटशाविषयीं मला विचारले. माझ्या अनुभवांतील सविस्तर वृत्तांत मी त्यांना निवेदन केला. “मग माझ्या मर्ते फक्त इंग्लंड व युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाच काय तीं सांग्या जगांत लोकसत्ताक राण्यूं उरलीं आहेत म्हणायचं?” गांधीजींनी आपण होऊन पुस्ती जोडली. “हें आश्र्य-कारक आहे खरं,” मी त्यांच्या म्हणगण्याला दुजोरा दिला. “युद्धकाळांतही इंग्लंड लोकसत्ताक कसं रहात याचं मला आश्र्य वाटतं; स्वीडनसुद्धां आहेच.”

“होय,” गांधीजींनी गैरविश्वासात्मक टीका केली. “आणि स्वित्सरलंड, ब्रिटिश सान्नाज्यांतील स्वायत्त राण्यूं.” मी पुस्ती जोडली.

“गोन्यांच्या सांगीं.” गांधीजी मध्ये बोलले. “मला ठाऊक आहे. मी दक्षिण आफिकेत राहिलों आहें.” त्यांनी जेवण पुढे चालविले.

मी आंघोळीसाठीं माझ्या झोपडींत परत आलो. आंघोळीसाठीं तयारी करायची म्हणजे पायांतच्या चयला व पायरजमा काढून ठेवायचा व उभयांने डोक्यावर तांब्यांने पाणी ओतून ध्यायचें, कीं झाली आंघोळ. अंमळ दुशारी वाढूं लागल्यावर मी पुनः गांधीनिवासाकडे निवालो. यावेळीं सव्वासहा वाजले होते. मी बाहेर एकच

## गांधीजींच्या सहवासात एक आठवडा

मिनिट वाट पाहिली असेल तोंच गांधीजी बाहेर आले. त्यांच्या हातांत बांबूची एक भली मोठी काढी होती.

आश्रमांत रहणारे डॉ. दास, गांधीजींचे वैद्य, व त्याचप्रमाणे आणखी अनेक तरुण स्त्रीपुरुष आम्हाला सामील झाले. गांधीजींनी आपले दोनही हात तिथें जम-लेल्या दोन खियांच्या खांयावर टेवळे होते. फिरायला जात असतांना गांधीजींचे दर्शन व्हावें म्हणून इतर खेळ्यांतील किंत्येक पाहुणे स्त्रीपुरुष गांधीआश्रमाच्या नजीक उभे होते. त्यांच्या चेहन्यावर विसमय व भक्ती यांच्या छटा स्पष्टपणे उमटलेल्या दिसत होत्या. आपल्या ओठाजवळ जोडलेले हात नेऊन कमरेपासून खाली वांकून ते गांधीजींना नमस्कार करीत होते. गांधीजींनी त्यांच्याशी अंमल विनोद केला व सारेजण हसूं लागले. पोक्तमंडळीचा आणखी एक घोळका-त्यांतील एक जण चांगलेच तुंदिलतनु होते—गांधीजी आपल्याला दर्शन देतील अशा उत्सुकतेने बाजूला उभा होता. पण या कामीं त्यांची निराशा झाली. नांगरलेल्या शेतांना वळसा घालून जाणाऱ्या, धुळीनें भरलेल्या रस्त्यावरून आम्हीं निघालों होतों. “बरं मग ?” अशा तन्हेने प्रस्तावना करून मी प्रश्न विचारावे अशी गांधीजींनी सूचना दिली.

“ पहिल्या जागतिक महायुद्धांत तुम्हीं ब्रिटिश सैन्यांत रंगरुट भरती करण्यासाठी मदत केलीत, ” मी आरंभ केला. “ आतांचे हें युद्ध सुरु झाले त्यावेळीं तुम्हीं मला ब्रिटिश सरकारला संकटांत ( पेचांत ) याकायचे नाहीं असें प्रतिपादन केलेंत. आतां तुमची वृत्ती बदलली आहे हें अगदीं स्पष्टच आहे. याचं कारण काय ? ”

“ पहिल्या जागतिक युद्धाच्या वेळीं मी तुकाच दक्षिण आफिकेतून परत आलो होतों, ” ते समजावून सांगूं लागले, “ माझे पाय अद्यापि स्थिर झाले नव्हते त्या वेळीं. ”

“ माझ्या पायाखालच्या भूमीची मला स्थिरता वाटत नव्हती. याचा अर्थ असा नव्हे की माझ्या मनांत अहिंसावादाविषयीं श्रद्धा नव्हती. पण परिस्थितीजुरुप तिचा पूर्ण विकास व्हावयाचा असल्यानें माझ्या पायाखालील जमीन स्थिर असल्याची मला खात्री वाटत नव्हती. या दोन महायुद्धांच्या मध्यल्या काळांत मला कितीतरी अनुभव आले. तरी सुद्धा १९३९ च्या सप्टेंबरमध्ये ब्राह्मणसरोयशीं झालेल्या माझ्या कांहीं मुलाखतीनंतर मी जाहीर केले कीं कॅम्प्रेस युद्ध-प्रयत्नांच्या आड येणार नाहीं. मी म्हणजे कांहीं कॅम्प्रेस

नव्हें. खरोखरी पहातां मी कँग्रेसमध्ये नाहीं. मी कँग्रेसचा सभासदही नाहीं की कँग्रेस पक्षाचा एखादा अधिकारीही नाहीं. माझ्यापेक्षां कँग्रेस ही अधिक ब्रिटन-विरोधी व युद्धविरोधी आहे, आणि मला तिच्या युद्धप्रयत्न-विरोधी इच्छेवर नियंत्रण घालणे भाग पडले. आतां माझा कांहीं निश्चित निणीय झालेला आहे. ब्रिटिशांचा पाणउतारा व्हावा असे मी इच्छीत नाहीं. पण ब्रिटिशांनी इथून निघाले पाहिजे, ब्रिटिश हे जपान्यापेक्षां अधिक वाईट आहेत असे माझे म्हणणे नाहीं.”

“त्याच्या अगदीं उलट,” मी उद्घारले.

“त्याच्या अगदीं उलट असं मी कांहीं म्हणणार नाहीं,” त्यांनी उत्तर दिले, “पण एक धनी सोडून दुसरा धनी करण्याची माझी इच्छा नाहीं. इंग्लंड स्वेच्छेने येथून अगदीं नीटव्यवस्थेने आपले आसन गुंडाळील तर त्याचा त्यांत नैतिक विजय आहे असे मला वाटते.”

श्वासोच्छ्वास घेण्यासाठीसुद्धां न थांबतां गांधीजी एकसारखे बोलत होते. आम्ही झपाण्यानें चालत होतो व खूप उकडत होतें याचा त्यांना कसलाही उपद्रव होत नव्हता. ब्रिटिशांचे बंगालमधील व इतर ठिकाणचे अत्याचार यावर गांधीजी बोलत होते. मला आजच पत्रे आर्लीं आहेत त्यावरून असें दिसतें कीं खेडुतांना आगाऊ ताकीत न देतां व कांहींएक नुकसानभरपायी न देतां विमान-तळ (एरोड्रोम) तयार करण्यासाठीं जागा मिळावी म्हणून आपापल्या खेड्यांतून हुसकून लावण्यांत येत आहे, असें त्यांनी सांगितले. “याच्या योगानें युद्धप्रयत्नांत अडथळे उत्पन्न होतात—जरी हाही एक युद्धप्रयत्नांचा अंगभूत भाग आहे असे वाटत असले तरी.” गांधीजींनी टीका केली. “ब्रिटनला हिंदुस्थानांतून गाशा गुंडाळ्याशिवाय या महायुद्धांत यश मिळणार नाहीं अशी माझ्या मनाची आतां पहिल्यापेक्षां अधिक पक्की खातरी झालेली आहे.”

गांधीजींच्या निवासाजवळ आम्हीं येऊन पोहोचलों तेव्हां वराच अंधार पडला होता. ते अंगणांत एका लाकडी खाटेवर लेटले व जवळच्या दुसऱ्यां खाटेवर त्यांनी मला बसायला सांगितले. मुसलमान स्त्रीनें छातीवर घेण्यासाठीं एक सुके फडके आणले व ती त्यांचे पाय धुऊं लागली. मी “इंग्लंडनें हिंदुस्थानांत अनेक घोडचुका केल्या असतील” असें सांगूं लागलों, “आणि मधून मधून दडपशाही मुद्दां जारी केली असेल, पण परकी हुक्मशाही हिंदुस्थान जिंकून त्यावर सत्ता गाजवूं लागली तर

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

अधिक वाईट परिणाम भोगावे लागतील.” याळा उत्तर म्हणून ते खूप सविस्तरपर्यंगे बोलूऱ्य लागले व अमृतसर येथील १९१९ सालच्या कत्तलीविषयीं व ब्रिटिशांच्या इतर भयंकर दडपशाहीविषयीं अत्यंत कडक भाषेत बोलूऱ्य लागले. इतर जनतेपेक्षां आणि अत्यंत सौम्य आहोंत असा त्यांचा आग्रह होता.

आणि कांहीं हिंदी गृहस्थ तर इतके ब्रिटिशद्वेषे आहेत कीं जपानला विजय मिळाला तरी त्यांची कांहीं हरकत नाहीं. गांधीजींनी उठण्यासाठीं अंमळ हालचाल केली त्यावरोबर माझी निघण्याची वैल झाली असौं मी म्हणालो. ते म्हणाले, “जाऊ नका. प्रार्थनेसाठी चला !”

आतां रात्र अगदीं काळी कुट्ट दिसत होती. त्यांच्या निवासापासून अंदाजे पन्नास यांडीवर असलेल्या उघड्या मैदानांत भी गांधीजींच्या बरोबर गेलो. त्या ठिकाणीं सत्तर एक आश्रमनिवासी खींपुरुष पांढरीं शुभ्र वस्त्रे परिधान करून त्या चौकाच्या तीन अंगास मांडी घालून जासिनीवर बसले होते. ब्रिया चौकाच्या डाव्या अंगाला बसल्या होत्या, आणि पुरुष इतर दोन अंगाला बसले होते. गांधीजी म्हणाले, “कां हो फिशर, इथं तुम्हाला खालीं मांडी घालून बसतां येईल का ?” या चौकाच्या चौथ्या अंगाच्या मध्यभागीं ज्या ठिकाणीं गांधीजी बसले होते त्या ठिकाणीं मी माझें आसन मांडले. त्यांचे तोंड या मंडळींच्या समोर होतें. मुसलमान खीं त्यांच्या मार्गे बसून गवताच्या पंख्याने त्यांना वारा घालीत होती. प्रार्थनेसाठीं जमलेल्या कियेक माणसांनी आपल्याबरोबर केरोसीनचे हात-कंदील अणले असून समोरच्या मंडळींच्या चेहन्यावर उजेड पहऱ्यांने म्हणून त्यांनीं पुढच्या अंगास कागद लाविलेला होता. असलाच एक कंदील गांधीजींच्या पुढ्यांतही होता. गांधीजींनी एक गीत म्हणण्यास सुरवात करतांक्षणीं प्रार्थनेला सुरवात झाली. सारेजण तें गीत गाण्यांत सामील झाले होते. गांधीजी त्यांच्या बरोबरीने गात होते, तरीसुद्दां त्यांचा खडा आवाज इतर आवाजांतून अगदीं स्पष्टपर्यंगे ऐकूऱ्य येत होता. मग एक गवयांचा नेता गावूऱ्य लागला व त्यांच्या शोजारीं बसलेला दुसरा इसम टाळ वाजवून ताल धरीत होता. सारेजण कांहीं तरी शोकगीत गात असावेत असा मला भास होत होता. तें गार्गे माझ्या कानाला चिनी गाण्यासारखे लागत होतें, किंवा एक्सुरी अरबी कलमा म्हटल्यासारखे. नंतर गांधीजींनी जाडजूऱ्य हिंदू धर्मग्रथांतून कांहीं भाग वाचून दाखविला. शांतता प्रस्थापित ब्हावी या अर्थांचे गीत म्हटल्यावर प्रार्थना संपली.

जून ५, १९४२

मी पहांटे चार वाजतांच जागा झालें होतें. रात्री पांढरेशुभ्र चांदणे आकाशांत पसरले होतें व चांदण्याही चमकत होत्या. त्यामुळे हवा खुपच उत्साहवर्धक होती. मी एका लाकडी चारपायीवर निजलें होतें. या चारपायीला सुंभ विणून अंथरुण बनविण्यांत आलें होतें. रात्रीची हवा चांगली थंड होती. सुमारे सव्वासहा वाजतां माझे शेजारी डॉ. दास माझ्यापार्शी येऊन सांगू लागले की आज गांधीजीना बरे वाटत नसल्याने ते आज फिरावयास निघार नाहीत. खुशेदनी माझ्या न्याहारीसाठी चहा व बिस्किटे आणली, त्यावरोवर लोणी, आंबे व मधही पण होता. सुंग्या व माशा माझ्याशी स्पर्धा करीत असतांच मी झटपट न्याहारी उरकली. मी माझीं टिपणे टक करीत होतो. पण देव, व आरप्पकम् या नांवाचे एक भले मोठे सिलोनी गृहस्थ माझ्याशी रशियासंबंधी वादविवाद करप्यासाठी उपस्थित झाल्यामुळे मला माझे टंकण्याचे काम अर्धेच सोडावे लागले. हे सिलोनी गृहस्थ एक सुप्रसिद्ध कॉग्रेस कार्यकर्ते असून शिक्षणतज्ज आहेत. माझा पूर्वपक्ष मी त्यांच्यापुढे मांडला तो असा कीं “ नुसतं स्वातंत्र्य मिळाण हें कांही राष्ट्राच्या दृशीनं पुरेसं नसतं, आणि हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच खरी ढोकेदुखी सुरु होणार आहे.” खुशेदनीं कालचेच आपले म्हणणे पुनः माडले कीं, हिंदुस्थान फेसिस्ट बनले तरी कांहीं हरकत नाहीं पण तें प्रथम स्वतंत्र झाले पाहिजे हें खास ! जर बोस ( सुभाषचंद्र बोस-१९३८ सालचे कॉग्रेसचे अध्यक्ष-जे महायुद्ध सुरु झाल्यानंतर थोऱ्याच दिवसांनी हिंदुस्थानांतून बाहेर निसटले, जर्मनींत जाऊन राहिले व ब्रिटिश सरकार-विरुद्ध रेडिओवर प्रचार करीत असतात ) भले मोठे हिंदी सैन्य बरोबर घेऊन हिंदुस्थानांत बुसले तर सारे राष्ट्र त्यांच्या बाजूला ओढले जाईल. त्या आणखी असेही म्हणाल्या कीं जपानी जेत्यांनी हाँगकाँग, मलाया, सिंगापूर आणि ब्रह्मदेश या टिकाणाच्या हिंदी सैनिकांना व ऑफिसरांना स्वातंत्र्य दिले असून त्यांना खासे सैनिक बनविष्याची तालीम दिली जात आहे व अॅक्विसिस रेडिओवर असें सांगितले जात होतें कीं या सैन्यानिशीं त्यांचा हिंदुस्थानांत कूच करून येण्याचा व ब्रिटिशांना हांकून देण्याचा इरादा आहे. बोस हे लोकांमध्ये नेहरूपेक्षां अधिक प्रिय आहेत असें त्यांचे म्हणणे आहे; आणि विशिष्ट बाबतीत गांधीजीपेक्षांही त्यांचा लोकांवर अधिक प्रभाव आहे. देव सांगत होते कीं गेल्या कांहीं वर्षात नेहरूंच्या

## गांधीजीन्च्या सहवासांत एक आठवडा

व इतर कांहीं विचारी लोकांच्या दबावामुळे कॉप्रेस आर्थिक व सामाजिक बाबींत अधिक लक्ष घालू लागली होती. त्याचप्रमाणे कॉप्रेसची एक साजाजिक योजना पण तयार झालेली होती. तिची एक प्रत हुडकून माझ्या अवलोकनासाठीं देण्याचें त्यांनी मला वचन दिले.

अकरा वाजतां दुपारचे भोजन झाले. मला जेवणाच्या वेळीं येण्याला उशीर झाला होता. गांधीजी अगोदरच येऊन भोजनगृहांत स्थानापन झाले होते. मी आलों तसे “यावे” असं म्हणून त्यांनी माझे ममतेने स्वागत केले. मी त्यांना “बरे आहांत ना” असा कुशल प्रश्न केला. “होय.” त्यांनी उत्तर दिले. “पण आज मला चालण्याचा भारी कंटाळा आला होता. इथं व्यायाम हा अत्यंत आवश्यक असल्यामुळे तुम्हाला एकटंच किंवा इतर कोणा मित्रांच्या संगतीत फिरायला जावं लागेल.” “असल्या या भयंकर गरम हवेंत हिंडायला जाण्यास तयार ब्यायचं म्हणजे फक्त आपल्याशीं संभाषण करण्यास सांपडावं म्हणूनच” मी उत्तर दिले. ते खूप हंसले. त्यांनी आपल्या थाळीतून एक उकडलेला कांदा मला वाढला. मी तो खाली ठेऊन दिला व त्याच्या ऐवजीं कच्चा कांदा हवा म्हणून सांगितले. त्यामुळे माझी रुची बहारली नाहीं तर सारं जेवणं सपक नि मिळसिलीत. खुर्जेदर्ने मला एक चहाचा चमचा दिला पण गांधीजींनी मोठा चमचा माझ्यापुढे केला व म्हणाले, “तुमच्या आकाराला शोभेल हा चांगला.” जेवण झाल्यानंतर मी आंबा खाण्यास सुखावत करणार तों गांधीजींनी एक धरीं तयार केलेले खादी वस्त्र माझ्यापुढे केले. मी म्हणालो, “रोममध्ये असलों कीं रोमन लोकांच्याप्रमाणे वाग-ष्याचा माझा बाणा आहे. मी कांहीं इथंही अपवाद ठळू इच्छीत नाहीं.”

“तुम्हीं वागताहांत खरे तसे पण माझ्यापाशींही एक वस्त्र आहे वरे का ? ”

दुपारचे तीन वाजतां गांधीजींच्या मुलाखतीसाठीं त्यांच्या घराकडे मी पायींच गेले. देसाई आणि दुसरे एक सेकेटरी खालीं जमिनीवर बसून गांधीजींना आलेल्या पत्रांचीं उत्तरे लिहीत होते. खुर्जेदर्नीं हातीं पंखा घेतला होता. आतां मला या खोलींत आणखी एक आरास दिसली. भिंतीवर एका धार्मिक मिरवणुकीचे चित्र चितारले गेले होतें. पण त्याचे रंग मात्र अगदीं मिळसिलीत असलेले दिसत होते. त्याचप्रमाणे गांधीजींच्या पाठीशीं असलेल्या भिंतीवर एका नारळाच्या झाडाचे व नारळीच्या पानाचे चित्र रेखाटलेले असून त्यावर ३० असें चिन्ह

काढण्यांत आले होते. तें अरबी ३ प्रमाणे दिसले मला. पण देसायांनी मला संगितले कीं तें ३५ चैं चिन्ह असून त्याचा अर्थ ग्रीक लोगोस (ज्ञान) प्रमाणे आहे. गांधीजी आंत आले. त्यांनी माझें स्वागत केल्यावर ते आपल्या अंथरुणावर लवंडले. “पडल्या पडल्याच निमूटपणे तुमचे रडे खाण्याचा माझा विचार आहे,” ते म्हणाले. मुसलमान खांनें त्यांच्या पोटावर चिखलाचा लेप लावला. ते म्हणाले, “याचा अर्थ असा कीं मातीशीं लवकरच मी संबद्ध होणार.” मी कांहीं एक बोललो नाहीं. “तुम्हाला माझ्या म्हणण्याचा आशय बरोबर कळल्यासारखे दिसत नाहीं.” “छे” मी म्हणालो, “मला आपला आशय अगदीं बरोबर कळला. पण अद्यापी मातीशीं मिसळून जाण्याइतके आपण कांहीं वृद्ध झालेला नाहीं असं माझे म्हणणे आहे. “आपली काया मातीस मिसळून जाण्याची कल्पना सुचायला अद्याप बराच अवधी आहे.” “कां बरं”! ते उद्घारले. “तुम्हीं, मी किंवा आझी सारेजण—कांहीं शेंसवाशे वर्षात—पण इतर सारे थोड्या फार अवकाशांत धुळीस मिळणारच आहोत.” ते थांबले व “बरं मग?” अशा प्रश्नार्थक सूचनेने मला प्रश्न विचारण्यास त्यांनी सूचना दिली.

“भावी काळांत एखादी योजना अंगिकारायची याविषयीं मी विचार करू लागले कीं ती प्रत्यक्ष अंगीकारीत असतां तिचे स्वरूप कशाप्रकारचे असलेले दिसेल याविषयींच मी अधिक विचार करीत सुटतो.” “मला खात्रींन वाटतं कीं तुम्हींसुद्धां ब्रिटिशांनी इथून चालतं व्हावं या सूचनेचाहि असाच विचार केला असला पाहिजे नाहीं का?” ब्रिटिशांनी इथून कसं जावे असं आपल्याला वाटतं? आस्ते, आस्ते?

“प्रथम,” त्यांनी विचारपूर्वक उत्तर दिले, “राजेजवाडे आहेत—लांचीं स्वतःचीं सैन्ये आहेत. ते आम्हांला त्रास देतील. पण ब्रिटिश इथून निघून गेले म्हणजे इकडं सारं कांहीं स्थिर-स्थावर होऊन जाईल असं मात्र वाटत नाहीं. कदाचित् ब्रह्मथोटाळाहि माजून रहाण्याचा संभव आहे. मी म्हणालो आहे कीं, ‘ब्रिटिशांनी इथून सुखासमाधानानं आपला गाशा गुंडाळावा व हिंदुस्थान देश ईश्वराच्या स्वाधीन करून टाकावा.’”

“अशात-हेची ही अवास्तव भाषा कदाचित् तुम्हांला स्तुत्यार नाहीं. त्याला तुम्हीं वाटेल तर अराजकता म्हणा. फारच वाईट झालं तर एवढंच होईल ना? पण ती अराजकता थांबविष्याचा किंवा होऊं न देण्याचा आम्हीं प्रयत्न करू.

## गांधीजीच्या सहवासांत एक आठवडा

“ हिंदी लोकांना ताबडतोब आपले सरकार स्थापतां येणार नाहीं का ? ” मी सुचविले. “ होय, ” त्यांनी चढदिशी उत्तर दिले, “ या देशांतील राजकीय वातावरणांत तीन मुख्य बाबी आहेत. त्या म्हणजे, राजेरजवाडे, मुसलमान आणि कॅंप्रेस या तिथांना मिळून कामचलाऊ सरकार स्थापणे अशक्य होणार नाहीं. ”

“ कोणत्या प्रमाणांत ? ” मी विचारले. “ सत्ता व अधिकाराच्या जागा बरोबर वांटल्या जातील का ? ”

“ मला तसे सांगतां येणार नाहीं. ” त्यांनी उत्तर दिले. “ कॅंप्रेस ही सर्वांत मोठी शक्तिमान बाब असल्यानें ती कदाचित् आपल्यासाठी अधिक अधिकार मागेल. पण या सान्या गोष्टी गोडीगुलाबीने ठरविणे शक्य आहे. ” “ मला असे वाटतं, ” मी सांगू लागले “ कीं ब्रिटिशांना इथून कायमचा गाशा गुंडाळण शक्य होणार नाहीं. त्याचा अर्थाच असा कीं, हिंदुस्थानचं खुशाल जपानच्या हातावर पाणी सोडावं, आणि इंग्लंड या गोष्टीला कधीच कबूल होणार नाहीं, किंवा संयुक्त संस्थानांनाहुद्दां हे पसंत पडणार नाहीं. तुम्हीं जर अशी मागणी केलीत कीं ब्रिटिशांनी हिंदुस्थानांतून आपले बाडविच्छाड घेऊन निघून जावें तर तुम्हीं अशक्य गोष्टीची मागणी करीत आहात; तुम्हीं शाडाची सालच ओरबाहून काढतां आहात जणू कांहीं. तुमचं असे तर मागण नाहीं ना ? — कां खरोखरी तुमचं तेंही मागण आहे, — कीं त्यांनी आपलं सैन्यसुद्धां इथून घेऊन चालतं व्हावं ? ”

दोन मिनिटेंपर्यंत गांधीजी कांहीएक बोलले नाहीत. त्या खोलींतील प्रश्नांतता सुद्धां आतां अगदीं स्पष्टपणे ऐकू येत होती. “ तुमचं म्हणणे बरोबर आहे. खरं पाहूं गेलं असतां, ” ते अखेरीस म्हणाले, “ नाहीं, ब्रिटनला ! किंवा अमेरिकेला किंवा इतर राष्ट्रांना आपापलीं सैन्ये इथं टेकून हिंदुस्थानची भूमी ही लढाईच्या सैन्यांच्या हालचालीची प्रस्थानभूमी म्हणून वापरावी लागणार आहे. जपानने हे युद्ध जिंकावं अशी माझी इच्छा नाहीं. अंकिसला जयप्रासी व्हावी अशी माझी इच्छा नाहीं. हिंदुस्थान—हिंदी जनता—स्वतंत्र झाल्याशिवाय ब्रिटनला हें युद्ध जिंकतां येणार नाहीं अशी माझी खात्री आहे. ब्रिटन कमी शक्तिमान आहे. आणि जोपर्यंत ब्रिटन हिंदुस्थानवर राज्य करीत आहे तोपर्यंत नैतिकवृद्ध्या ब्रिटनचे समर्थन करणे अशक्य आहे. इंग्लंडचा पाणउतारा व्हावा अशी माझी इच्छा नाहीं. ”

जून ५, १९४२

“ पण संयुक्त राष्ट्रांना हिंदुस्थानची भूमी ही आपल्या सैन्यांची प्रस्थानभूमी म्हणून उपयोग करायची असेल तर त्यांमध्यें किती तरी बाबींची गुंतागुंत झालेली आढळून येईल. सैन्ये काहीं निर्वातजागीं बसून रहात नसतात. उदाहरणार्थ, संयुक्तराष्ट्रांना रेल्वेचा चांगला बंदोवस्त असणे हें अत्यंत आवश्यक वाटेल.”

“ बरोबर ” ते म्हणाले, “ त्यांना रेल्वे वापरायला कांहीं हरकत नाही. त्याचप्रमाणे त्यांना बंदरांचा बंदोवस्तही नीटेनेटका ठेवणे इष्ट आहे, कारण त्या ठिकाणी त्यांना लागणारा माल मसाला उतरवावा लागणारच. मुंबईमध्यें किंवा कलकत्त्यामध्यें दंगेधोपे झालेले पसंत पडणार नाहीत. याबाबीसाठीं त्यांनी सहकार्य व सहप्रयत्न यांची आवश्यकता भासल्यावांचून रहाणार नाही.”

“ या सान्या सहकार्याच्या अटी सलोख्याच्या तहनाम्यांत वर्ज करतां येतील असे मला वाटते, ” मी जोर दिला. “ होय ” ते म्हणाले, “ इंग्लंडशीं तसा आम्ही लेखी करार करू. ”

“ किंवा ब्रिटनशीं, अमेरिकेशीं किंवा इतर संयुक्त राष्ट्रांशीं. ” मी समस्या पुरी केली.

होकारार्थी त्यांनी आपली मान हालविली. “ मग तुम्हीं आतांपर्यंत याचा उच्चार कां केला नाहीत ? ” मी विचारले. “ मला हें कबूल करायला पाहिजे कीं तुम्हीं जेव्हां कायदेभंगाची चळवळ नुन: सुरु करणार असे मी एकले तेव्हां माझें मन त्याच्याविरुद्ध दूषित झालेले होते, त्यामुळे युद्धाची प्रगती खुंटेल असा माझा विश्वास होता; कारण मला असे वाटते कीं हे युद्ध लढलेन्च पाहिजे नि जय हा मिळविलाच पाहिजे. विजयाची माळ अंकिससच्या गळ्यांत पडली तर जगामध्ये सर्वत्र अंधकार माजणार असे मला अगदीं स्पष्टपणे दिसते आहे. पण आम्ही हें युद्ध जिंकले तर मात्र जग सुधारण्याला वाव मिळेल अशी माझी कल्पना आहे. ”

“ इथे मात्र तुमचे आमचे जमणे शक्य नाही ” ते वादविवाद करूळागले. “ ब्रिटन नेहमीं ढोगीपणाची शाल आपल्या अंगावर परिधान करीत असते. ‘वचने किं दरिद्रता ’ अशी त्याची वचनबाजी असते. दिलेलीं वचने पाळणे हें त्याच्या स्वप्रीही नाही. पण लोकसत्ताक राष्ट्रांना विजय मिळाला तर जगाला चांगले दिवस येणे शक्य आहे अशी माझी मनोदेवता मला सांगते. ” “ आम्हीं जशा प्रकारचा तहनामा करूं त्यावर सारें अवलंबून राहील. ” मी म्हणालो. “ तुम्हीं या युद्धकाळांत जें

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

कांहीं कराल त्यावर सारं अवलंबून राहील.” त्यांनी माझ्या म्हणण्यांत दुरुस्ती केली.

“ मला आपल्याला असं सांगायचं आहे कीं,” मी सांगू लागलों, “ अमेरिकन मुत्सयांना तुमच्या स्वातंत्र्याविषयीं फार सहानुभूति वाटते आहे. ज्यावेळी चर्चिलनी अंटलांटिक करार हा हिंदुस्थानला लागू होऊं शकत नाहीं अशी जाहीर घोषणा केली तेव्हां संयुक्तसंस्थानी सरकारने त्यांनी तसें भाषण न करण्याबद्दल त्यांचे मन बदलण्याचा खूप प्रयत्न केला. वॉशिंगटनमधील वजनदार माणसे पॅसिफिक करार हिंदुस्थानला लागू करावा या खटपटीत आहेत. पण या कार्मी त्यांना अद्याप फारसे यश आले नाहीं असें त्यांनी मला सांगितले. याचें कारण असें कीं हा पॅसिफिक करार हिंदुस्थानला लागू करायचा म्हणजे सम्राटशाहीचा अंत झाला असें जाहीर केल्यासारखेच होणार आहे. आणि जोंपर्यंत इंग्लंड हिंदुस्थानला आपल्या काबूल ठेवूं पहात आहे तोंपर्यंत आम्हाला अशी घोषणा करी करितां येईल वरै.”

“ भविष्यकालीन वचनावर माझा विश्वास नाहीं,” गांधीजी आवर्जून म्हणाले. “ युद्धानंतर स्वातंत्र्य देण्याच्या गोष्टीची मला पर्वा वाटत नाहीं. मला आतां स्वातंत्र्य हवें आहे. त्यायोगे इंग्लंडला हें युद्ध जिंकायला मदत होईल.”

“ मग तुम्हीं आपली ही योजना व्हाइसरोयना कां कळविली नाहीं ? ” मी विचारलें, “ आज हिंदुस्थान संयुक्त कौजी हालचालीसाठी प्रस्थानभूमी म्हणून वापरली गेली तर तुमची कांहीं हरकत नाहीं असं तुम्हीं त्यांना सांगां इष्ट आहे. ”

“ मला कोणीही विचारलं नाहीं,” गांधीजींनी उत्तर दिलें, “ मी जनतेला तयार करण्यासाठी लवकरच कायदेभंगाची चळवळ सुरु करणार अशी मी घोषणा केलेली आहे. तुम्हीं मला यासंबंधीं कांहीं सरळ सरळ लेखी प्रश्न विचारलेत तर मी त्यांची उत्तरे “ हरिजन ” मध्ये देऊं शकेन. ( हें गांधीजींचे इंग्रजी भाषेतील सासाहिक आहे—हरिजन म्हणजे अस्तृश्य ) फक्त प्रश्न लहान असूं यात म्हणजे झालें. ”

“ माझा लिखाणासंबंधीं आपल्याला माहिती असेल तर आपल्याला आढळून येईल कीं मी नेहमीं सीधे, अल्प व पाणी पिलून काढलेले असेच प्रश्न विचारीत असतों.” मी माझे घोडे पुढे दाभटले.

जून ५, १९४२

“आपण इथें येण्यापूर्वी जवाहिरलालनीं मला आपल्याबद्दल सांगितले होतें.” गांधीजी सांगूं लागले. “तुम्हीं मोठे प्रामाणिक गृहस्थ असून कोणाचाहि पक्षपात करण्याची तुमची इच्छा नाहीं. हजारों गोष्टीत ढवळाढवळ करण्याची तुमची इच्छा नसून तुम्हीं चांगले खंवार गृहस्थ आहांत असे त्यांनी मला तुमच्या विषयीं सांगितले आणि तें मी आतां प्रत्यक्ष पाहातोंच आहें म्हणा !” ते हंसले “होय. खंवार-निदान शरीरप्रकृतीत तरी.” मी म्हणालो.

“मी तुमच्याशीं अगदीं खुल्या दिलानें नि मोकळेपणानें बोललों आहें,” ते म्हणाले, “पण तुम्हीं म्हणजे साहेवळोक आहांत असे अजून माझें मत आहे.”

ते खूप हंसले. पण मी त्यांना मला बरोबर समजले नाहीं म्हणून विचारले. “तुम्हीं काय म्हणालांत साहेव-ब्लोक होयना ? (एका माळेचे मणी) म्हणजे तुम्हीं म्हणालात तो इंग्रजी शब्द ब्लोकच होताना !” आतां मात्र सारेजण अगदीं खो खो हंसत सुटले व त्या हंसाऱ्यानें सारें घर दणाणले.

“नाहीं-लोक !” ते हंसले. एका सेकेटरीनीं, दोन सम्भ्य गृहस्थ असा त्याचा सरळ अर्थ आहे असे सुचविले. महादेव देसाई तेथेच डोक्यावर चिखल थापून वसलेले होते. त्यांच्या डोक्यावरचा तो थापलेला चिखल थेट कोसाक्सच्या टोपीसारखा उठावदार दिसत होता. ते म्हणाले, त्याचा अर्थ “उच्चसंस्कृतीचे असा आहे.

हंसाऱ्याची लाट ओमरत्यावर गांधीजी म्हणाले, “मिस कॅथरिन मेयो (मदर इंडियाची लेखिका) इथें आली आणि मी तिचा चांगला पाहुणचार केला; पण तिने मात्र जें लिहिलं तें नुसतं गटार उपसलेलं. मी तिला उद्देशून काय लिहिलं आहे, हें तुम्हाला माहीत आहेच.”

“नाहीं.” मी उत्तर दिले.

“गटार तपासणारी !” गांधीजी म्हणाले.

“मी अस्वेत गरीब घराण्यांतला माणूस आहें,” मी म्हणालो. “भूक ही काय चीज असते याची मला चांगली जानपडान आहे. दलित व दरिद्री यांच्याविषयीं नेहमीं माझ्या अंतःकरणांत सहानुभूती वास करिते आहे. किती तरी अमेरिकन गृहस्थांना हिंदुस्थानबद्दल फार कळकळ वाटते. म्हणून मला वाटते

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

कीं तुम्हीं जे थोऱ्या दिवसापूर्वीं अमेरिकन जनतेच्या विरुद्ध बोललांत तें अनुदार-पणाचें होतें.”

“ तसें बोलणं अत्यंत आवश्यक होतं, ” गांधीजी आवर्जून म्हणाले. “ मला थोडासा धक्का शायचा होता. मला वाटतं कितीतरी अमेरिकन गृहस्थांच्या अंतः-करणांत माझ्याविषयीं अंमळ ओलावा आहे. मला त्यांना सांगायचं होतं कीं तुम्ही जर पैसा-देवतेची पूजा करीत रहाल तर तुमच्या हातून जग सुधारणं अशक्य आहे. मला खरोखरीच अशी भीति वाटते कीं लोकसत्ताक राष्ट्रे हीं अॅक्सिस स राष्ट्रांचा पराभव करतील व स्वतः मात्र जपान किंवा जर्मनीसारखीच वाईट बनतील. ”

“ ही भीति सार्थं आहे खरी, ” मी मर्येंच बोललो. “ पण इंग्लंड या महायुद्धांत सामील होईल तर तो देश फॅसिस्ट होईल असं पुष्कळ लोकांनी बोलून दाखविलं आहे. पण खरं पहातां या महायुद्धांत सामील झाल्यानंतर इंग्लंड पूर्वीपैक्षांहि अधिक लोकसत्ताक बनले आहे. ”

“ नाहीं. ” त्यांनी हें मत अमान्य केले. “ हें असं नाहीं हें आम्हांला आज हिंदुस्थानांत स्पष्टच दिसतंय कीं. ”

“ मग, खुद इंग्लंडमध्यें तरी ! ” मी सुचिविले.

“ खुद इंग्लंडमध्येंही खरं असणं शक्य नाही. गांधीजी विशेष जोर देऊन सांगू लागले. “ सान्या साम्राज्यांतही शक्य नाहीं. हिंदी राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठीं मी कैक दशकं ( दहा वर्ष ) झगडलो आहें. आतां यापुढं आम्हांला वाट पहात बसणं शक्य नाहीं. पण आमच्याविषयीं त्यांच्या अंतःकरणांत कळकळ आहे खास. ”

ते थांबले. मला ते बरेच अस्वस्थ झालेले दिसले. “ इंग्लंड, ” ते विचारपूर्वक म्हणाले, “ हिंदुस्थानमध्यें न उडालेल्या सुरुंगावर बसले आहे. तो सुरुंग केव्हांहि उडण्याचा संभव आहे. आज इथे इंग्लंडच्या विरुद्ध एवढा त्वेष व एवढा द्वेष आहे कीं त्याला ह्या महायुद्ध-प्रयत्नांत हिंदुस्थानापासून कांहीएक मदत मिळार नाहीं. हिंदी लोक इंग्रजांच्या सैन्यांत दाखल होतात ते फक्त पोटासाठीं, पण त्यांच्या अंतःकरणांत प्रेमाचा ओलावा मुळीच नाहीं. तो असता तर त्यांनी इंग्लंडला खास मदत केली असती. ”

“ आज आपण उया कांहीं गोष्टी हिंदुस्थान व इंग्लंड यांच्यामध्यें समेट घडवून आणण्यासाठीं आवश्यक आहेत असं म्हणालात, त्या सान्यांचं सार काढायचं म्हणजे,

मी म्हणालों, “तुम्ही किस योजना केंटाळून लाविलीत. किसनीं तुम्हांला थोडे से हळू देऊ करून बरेचसे इंगलंडच्या हातीं राखून ठेविले होते. आतां तुम्ही इंगलंडला थोडसं देऊ करून बरंचसं हिंदुस्थानच्या हातीं राखून ठेऊ चहाताहांत.”

“हे अगदी बरोबर.” त्यांनी कवूल केले. “मी किसना उलये-पालये केले खरे.”

त्यांच्या घड्याळावरून पहातां माझ्या मुलाखतीचा अवधी संपत आल्याचे मला आढळून आले. माझे स्वतःचे पुस्तक, “जनता आणि राजकारण” त्यांनी वाचावे अशी सूचना करण्याचेही धैर्य मला होईनां. हें पुस्तक देवांच्या जवळ होते. ते स्वतः तें चाळून पहातील अशी मला उमेद होती. एका सेकेटरीनीं मला विचारले, “या तुमच्या पेंजिंग थू-या शब्दांचा अर्थ काय बरं!” त्याचा अर्थ असा गांधीजी म्हणाले, “कीं शेवटचे पान पहिल्यानं पहायचं, नंतर पहिलं पान पहायचं, आणि मग मधलं पान पहायचं.” “आणि मग तें पुस्तक भिरकावून यायचं नि म्हणायचं कीं वा! किंतु छान आहे हो हें तुमचं पुस्तक!” मी सुचिविले. “आपण कवूल केलेला तास पुरेपूर संपला.”

“होय तुम्हीं संपविलांत खरा तो तास” ते म्हणाले. “आतां जाऊन टबांत बसा!”

मी या घरांतून बाहेर पडल्यावर स्वतःशींच विचार करू लागलों. “या म्हणीचा अर्थ काय असावा बरं? गो अँड सिट ऑन ए टॅक्ट-आमच्याकडे म्हण आहे. तसा तर त्याचा अर्थ नसेल ना?” कांहीं कां असेना हा टबांत बसण्याचा विचार चांगला आहे खराच. मी फक्त त्यांत थोडीशी दुरुस्ती केली. माझ्या विन्हाडीं पौहोंचत्यावर मी माझा जामानिमा उतरविला व पाणी असलेल्या धुणी धुण्याच्या टबांत एक लाकडी पेटी ठेविली. त्यावर घडी करून एक टर्किश टॉवेल ठेवला. या टबांच्या बाहेर असलाच दुसरा एक खोका ठेवून त्यावर मी माझा (टाइप-रायटर) टंकयंत्र ठेवले. हा एवढा बदोबस्त झाल्यावर मी टबांतत्या खोक्यावर बसलों आणि या संबंध तासभर झालेला गांधीजींचा संवाद सारा टंक करून काढला. मधून मधून कांहीं मिनिटांनंतर मी घामाघूम झाल्यावर टबांतून पाणी घेऊन माझ्या खांयावर व पाठीवर ओतून घेऊ लागलों. या पद्धतीनुसार मला संबंध एक तास टंक करणे शक्य झाले, आणि थकवा तर मुळींच वाटला नाहीं.

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

जेवण संध्याकाळी पांच वाजतां असे. मी यावेळी गांधीजींच्या आर्धी भोजन-घरात पोहोचले. ते आंत आल्यावर मला म्हणाले, “हे कसं ठीक झालं.” मी दुपारच्या जेवणाला अंमळ उशीरा आले होते त्याच्यावर ही टीका होती. “आपण येण्याच्या आर्धी इर्थं येण हे अधिक सभ्य की आपण आल्यानंतर, या विचारांत पडलो आहे मीं” मी म्हणालो. “कृत्रिम सभ्यपणाला,” ते सांगू लागले “या ठिकाणी बंदी आहे. तुम्हाला वाटेल तेव्हां यायला हरकत नाहीं.”

त्यांनी पुनः एकवार मी उकडलेला कांदा ध्यावा म्हणून खटपट चालविली. पुनः मी तो घेण्याचं निश्चयानं नाकारल. “तुम्हीं इर्थं उपाशी मराल बरं का,” ते म्हणाले. “दोन मुख्य जेवणांच्या अवर्धीत मी कांहीं उपाशी नव्हतों” मी म्हणालो. “मी ताक आणि चहावर हात मारला होता.” त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी खात बसून वाचन केले म्हणजे त्यांच्या सूचनेत अंमळ दुरुस्ती केल्याचे सांगितले. मी टबांत बसून वाचन केले इतकेच नव्हें तर लेखनमुद्रां केले आणि मी माझ्या पद्धतीचे पद्धतशीर वर्णन करून सांगितले. ते खूप मोळानं हंसले. आज दुपारीं त्यांना अंमळ थकवा वाट असल्यानं माझ्याबरोबर फिरण्यास येतां येत नाहीं याचे आपल्याला वाईट वाटते, असे त्यांनी मला सांगितले.

माझ्ये जेवण झाले आहे असे पाहिल्यावर ते मला म्हणाले, “फिशर तुम्हाला वाटेल तेव्हां उठायला हरकत नाहीं. शिष्टाचार म्हणून उगाच ताटकळत वसायचं कांहीं कारण नाहीं.” मी उठलो, व माझे वूट व टोपी चढविल्यावर मी भोजन-घराच्या बाहेर पडलो तेव्हां गांधीजी मला म्हणाले, “जवाहिरलाल इथं रविवारीं येणार आहेत हे तुम्हाला कोणी सांगितले कीं नाहीं ! ”

“नाहीं.” मी उत्तर दिले. “आज कोणता वार बरं? आज दिवस कोणता, याची इथं आठवणसुद्धां होत नाहीं.”

“शुक्रवार,” ते हंसत हंसत म्हणाले.

“माझ्याबरोबर फोटो काढून ध्यायला उमे रहाल का?” मी विचारले.

“फोटोग्राफर कोणी इथंच आज्ज्बाजूला असेल तर माझी कांहीं ना नाहीं. तुमच्या बरोबर मी फोटोग्राफमध्ये असलों तर माझी कांहीं हरकत नाहीं.”

“म्हणजे,” मी म्हणालो, “या शब्दांनी आपण माझा मोठाच गौरव केलात असं मी समजतों.”

जून ६, १९४२

“ आपला गैरव करून घ्यायची इच्छा आहे वाटतं ? ” त्यांनी प्रश्न केला.

“ आपणा सान्यांनाच तसं नाहीं कां वाटत ? ” मी म्हणालो.

“ होय. ” त्यांनी कबूल केले. “ पण कधीं कधीं तें आपल्याला वरंच महाग पडत असतं नाहीं ?

मी घरी जाऊन टबांत बसलो, व चार प्रश्न टंक करून काढले. त्या प्रश्नांची उत्तरे गांधीजींनी हरिजनमध्ये देण्याचे कबूल केले होते.

आजच्या माझ्या गांधीजींशी झालेल्या मुलाखतीला ऐतिहासिक महत्त्व आहे असें मला वाटते. आज हिंदुस्थानांत अत्यंत अवश्य असलेल्या बाबींसंबंधीं गांधीजींच्या मनांत पालट झालेला होता हे मला आढळून आले. “ ब्रिटिशांनी हिंदुस्थान सोहऱ्याचालत ब्हावं ”, असें जें त्यांनी मार्गे म्हटले होते त्याएवजी ते आतां मला म्हणाले, “ ब्रिटिशांनी इथं खुशाल रहावं आणि आपले युद्धप्रयत्न खुशाल चालूं ठेवावेत. ” म्हणजे याचा अर्थ असा की युद्ध-प्रयत्नांना त्यांची कांहीं हरकत नव्हती, आणि कांहीं विशिष्ट प्रसंगीं त्यांना मदत करण्यासही त्यांची तयारी होती. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळण्याबाबतच्या मुख्य बाबींत तडजोड करण्याची त्यांची पूर्ण तयारी होती, असा याचा अर्थ होता. माझ्या विन्हाडाबाबाहेरच्या उघड्या जागीं माझे अंथरूण घातले होते. त्यावर जाऊन मी लोळलों. रात्री हातांत पेटविलेला हातकंदील घेतल्याशिवाय अंथरूणांतून बाहेर पडायचे नाहीं अशी खुरेदीनीं मला ताकीद दिली होती. त्यांनीं तो कंदील पलीकडेच आगाशीत ठेविलेला होता. या ठिकाणी विचवांचा सुळसुळाट होता असें त्यांनी मला बजावले होते.

लांब अंतरावरून प्रार्थनेचे मंजुळ स्वर माझ्या कार्नीं पडले आणि मग मी नवाच्या सुमारास झोपीं गेलों. आजची रात्र थंड होती.

जून ६, १९४२

मी सकाळीं पांच वाजतां उठलों व दाढी वैरे करून मी लंडनहून बरोबर आणलेला एक निळ्या पट्ट्यांचा पायजामा सूट होता त्यापैकीं पायजमा चढविला व आरण्यकमूर्नीं दिलेले एक खादी कुडते अंगांत घातले. तें कुडते माझ्या गुडध्या-पर्यंत पोहोचत होते. सकाळच्या न्याहारीला आंबे, चहा व रोटी होती. नंतर मी गांधीजींच्या झोपडीकडे निघालों. ते बाहेरच आपल्या आसनावर बसले होते व

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

एका मोळ्या टंबलरमधून आंच्याच्या फोडी पळीने काढून इतरांना देत होते. त्यांची पत्नी त्यांना वारा घालीत होती. ते वारीकसा एक पंचा नेसले होते.

त्यांनी माझे स्वागत केले व माझ्या वेषाकडे पाहून, “अरे वा !” अशी दीका केली. त्यावर मी म्हणाले “हा पिकडिली नि खादी असा गंगाजमनी थाट कसा काय आवडतोय आपल्याला ? ”

“वा: फार छान दिसतोय ! ” ते म्हणाले. “मला वाटतं तुमच्यासाठी स्पेशल माप घ्यावं लागलं असेल नाहीं ? ” त्यांनी पुढी जोडली. मी हें कुडतें आरण्यकम् यांच्यापासून मागून आणल्याचें सांगितलें, गांधीजी म्हणाले; “त्यांनी अमेरिकेच्या कोलंबिया विश्वविद्यालयांत अभ्यास केला होता हें तुम्हाला माहीत आहे ना ? ” “होय तें मला माहीत आहे,” मी म्हणाले. कांही क्षण थांबून मी त्यांना विचारलें, “आपण माझे प्रश्न वाचून पाहिले ना ! ”

“हो, मी त्यांची उत्तरं आतां सकाळींच देणार आहें,” ते म्हणाले.

नंतर थोड्याच वेळानें आम्ही सकाळच्या पायथिटीसाठी निधालो. मी त्यांना प्रश्न केला, “आपण आठवड्यांतून एक दिवस मैन धारण करतां तें काय म्हणून ? त्याच्या मागं कोणती विचारप्रणाली आहे ! ” “विचारप्रणाली ? काय या शब्दाचा अर्थ ? ” त्यांनी मला उलटा प्रश्न केला. मी म्हणाले, “म्हणजे तत्त्व, हेतू,” मी उत्तर दिलें. ते हंसले. “तें असं ज्ञालं,” ते सांगू लागले; “कामाच्या ओऱ्याखालीं माझ्या नुसत्या चिंधव्या चिंधव्या होत होत्या. मी प्रवास करायचा एक-सारखा. गरमागरम ज्ञालेल्या आगगाड्यांतून प्रवास करावा लागे. किती तरी सभांतून व्याख्यानं द्यावीं लागत, आणि आगगाड्यांच्या डच्यासमोर व इतरत्रही हजारों लोकांच्या झुंडी मला भेटण्यासाठीं जमत, व प्रश्न विचारीत; आणि अनंत बद्दापे करून माझ्याबरोबर प्रार्थनेत सामील होण्यासाठी परवानगी मागत. आठवड्यांतून एक दिवस पूर्ण विश्रांती घ्यावी अशी माझी इच्छा होती. त्यासाठीं मी ही मैन-दिनाची युक्ति लडविली. पुढे मी त्याला पाविच्याचें स्वरूप दिलें व त्याला सद्वील-पणाचें आवरण चढविलें. मला एक दिवस पूर्ण विश्रांती हवी होती याच्या पलीकडे हेतूबितू कांहींएक नव्हता.”

आम्हीं चालतच होतों. त्यांनी आपला हात एका तरुण युवतीच्या खांद्यावर टेकविला होता. ती युवती आश्रमांतील स्वयंपाकवरांत कामाला असे. “शांतीमुळं

जून ६, १९४२

किती विश्रांती मिळते नाहीं.” ते स्वतःशींच पुटपुटत होते. वास्तविक पहातां तशी ती विश्रांती खास नव्हे.. पण आपल्याला बोलायचं असून सुद्धां जेव्हां आपण बोलत नाहीं तेव्हां मात्र बरीच विश्रांती मिळते खरीं. आणि विचार करायलाही खूप वेळ मिळतो.”

मी गांधीजींच्या अगदीं नजीकच चालत होतों पण त्या स्वयंपाकघरांतील तसणीने गांधीजील कन्ह लागूं नये म्हणून त्यांच्यावर काळी छत्री धरली होती. त्यांच्या छातीवर किंवा डोक्यावर कांहीं एक वस्त्र नव्हते. दुसऱ्या बाजूने घेऊन डॉ० दासनीं दुसरी एक छत्री उघडून गांधीजींच्या वर धरली. वाटेंत पढलेल्या बांबूच्या काटक्या पुढे पळत जाऊन दास उचलीत व पलीकडे शेतांत फेकून देत.

मी मि. राजगोपालाचारींच्या योजनेसंबंधानें गांधीजींना प्रश्न केला. त्यांनी गेल्या एग्रिलमध्ये सर स्ट्रॉफर्ड क्रिस्प यांच्या बरोवर चाललेल्या वाटाधारींत कॅंग्रेसचे एक प्रतिनिधी या नात्याने भाग घेतला होता. राजाजी—त्यांना हिंदी जनता याच नांवाने ओळखते—हे हिंदुस्थानांतील एक अत्यंत शहाणे गृहस्थ आहेत. ते गांधीजींचे एक जुने स्नेही व सहकारी आहेत आणि गांधीजींच्या सर्वांत धाकव्या चिरंजिवांचे—देवदासचे ते सासरे आहेत. क्रिस्पची योजना फिसकटल्या-पासून, कॅंग्रेस-पार्टीं व मुस्लिम लीग यांनी एकत्र येण्यासाठीं राजाजींनी अनेक व्याख्याने दिली होतीं. कॅंग्रेसने मुस्लिम लीगची पाकिस्तानची ( स्वतंत्र मुस्लिम संस्थानची ) मागणी मान्य करावी म्हणजे तडजोड होण्यास अवकाश लागणार नाहीं. पण मी राजाजींच्या कार्यक्रमाविषयीं गांधीजींना विचारले तेव्हां ते म्हणाले “त्यांच्या योजना काय आहेत याची मला खरोखरी कांहीं माहिती नाहीं. त्यांनी माझ्या विरुद्ध मतप्रसार करावा किंवा मी त्यांच्याशीं वादविवाद करावा ही खरोखरी दुर्दैवाची गोष्ट आहे. त्यामुळे मी अशी आझा देऊन ठेविली आहे की आम्हां दोघांमधील वादविवाद तूर्ती तहकूब ठेविले जावेत. पण त्यांतली मरुखी अशी आहे की राजाजींची योजना काय आहे याची मला गंध-वाराही नाहीं.”

“त्यांच्या योजनेचा मतितार्थ असा नाहीं का ?” मी विचारले, “की हिंदू आणि मुसलमान या दोघांनीही गुण्यागोविदानें नांदण्यासाठीं व एकजुटीने कार्य चालविष्यासाठीं मार्ग शोधून काढावा ?”

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

“ होय, ” गांधीजींनी उत्तर दिले, पण तें अशक्य आहे. जोंपर्यंत तिसरी सत्ता म्हणजे इंग्लंड—ही इथं आहे तोंपर्यंत आमची जातिविशिष्ट ( कॅम्यूनल. ) दुही ही चालूच रहाणार व आम्हाला छळत रहाणार ! पुष्कळ वर्षांपूर्वी त्या वेळचे व्हाइस-रॅय लोर्ड मिंटो यांनी तर घोषणा केली होती कीं हिंदू व मुसलमान यांना अलग अलग ठेवल्याशिवाय आमची हिंदुस्थानावरील सत्ता अवाधित रहाणार नाहीं.”

हे मिटोच्या भाषणांतील अवतरण भी पाहिले आहे असे भी गांधीजींना सांगितले.

“ तेब्बांपासून ब्रिटिश राज्यकर्त्यांनी हे तत्त्व मान्य केलेले आहे, ” गांधी-जींनी ठासून सांगितले.

“ मला असं सांगण्यांत आल आहे ” भी म्हणाले, “ कीं ज्यावेळी कॅम्प्रेस मंत्रिमंडळे अलग अलग इलाख्यांतून स्थापन करण्यांत आली होतीं—म्हणजे १९३७, १९३८, १९३९ या सालीं, त्यावेळी त्यांनी मुसलमानांशीं पंक्तिप्रपंच केला.”

“ त्या त्या इलाख्यांतल्या ब्रिटिश गव्हर्नरांनी तें तसं नव्हतं याबद्दल जाहीर रीतीनं ग्वाही दिलेली आहे ” गांधीजींनी जोरानें प्रतिपादले.

“ पण हे खरं नाहीं का, ” भी आणखी चिचारले, “ कीं संयुक्त प्रांतांत कॅम्प्रेसला निवडून येण्याची खात्री वाटत नसल्यानें कॅम्प्रेस व मुस्लीम यांनी निवडणुकीसाठी एकी घडवून आणली आणि त्यासुळे कॅम्प्रेस प्रचंड बहुमतानें निवडून आली आणि मग मात्र त्यांनी मुसलमानांशीं तडजोड ( Coalition ) करण्याचे अगदीं साफ नाकारले ? ”

“ नाहीं. ” गांधीजींनी खंडन केले. “ संयुक्त प्रांतांत कॅम्प्रेसनें स्थापन केलेल्या मंत्रिमंडळांत चार मुस्लीम मंत्री घेण्यांत आले होते. ते मुस्लीमलीगचे प्रतिनिधी नसतील पण ते मुस्लीम होतेच कीं नव्हे. आम्ही नेहमीं मुसलमानांशीं सहकार्य करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. लोक असं घण्टात कीं मौलाना ( मौलाना अबुल कलम आश्शाद—एक मुसलमान विद्वान महापंडित )—कॅम्प्रेसचे अध्यक्ष हे आमच्या हातांतले बाहुले आहेत. खरें पाहतां ते कॅम्प्रेसचे हुक्मशाहा आहेत असं म्हणाणं अधिक शोभेल. ते तिचे अध्यक्ष आहेत. पण किप्स योजनेसुळे मात्र हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये पूर्वीपेक्षांहि अधिक फूट पडलेली आहे.

जून ६, १९४२

या दोन मुख्य समाजांतील तेढ वाढत गेली व फूट अधिक खोल झाली याचे श्रेय सर्वस्वी त्रिटिश राजनीतीला दिलें पाहिजे.”

“ही फार दुःखाची गोष्ट आहे नाहीं का,” मी मध्येच म्हणालों, “कीं किप्सना भेटप्यासाठी कॉग्रेसचे प्रतिनिधि दिल्लीस आले. त्याचप्रमाणे मुस्लिम लीगचे प्रतिनिधी पण किप्सनां भेटप्यासाठी आले, त्यांच्याशी बोलले पण ते एकमेकांशी बोलू शकले नाहीत.

“ही फार दुःखाची गोष्ट नसून ती अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे;” गांधीजीनीं कबूल केलें पण हा सारा दोष मुस्लिम लीगवा आहे. हें जागतिक महायुद्ध सुरु झाल्यानंतर थोड्याच दिवसांनीं नव्या दिल्लीत व्हॉइसरॉय यांना भेटप्यासाठी आम्हां दोघांनाही पाचारण करण्यांत आले होते. राजेंद्रप्रसाद ( कॉग्रेस कार्यकारी समितीचे एक सदस्य ) आणि मी असे कॉग्रेसच्या वर्तीने बोलणे करण्यासाठी गेले होतों, आणि मि. जिन्हा मुस्लिम लीगच्या तके आले होते. मी जिन्हांना त्रिटिश राज्याधिकाऱ्याशीं एक-जुटीने बोलणे करावे म्हणून अगाऊ एकत्र वाटावाट करण्याविषयीं सांगितले. आम्हीं नव्या दिल्लीत भेटायचे ठरविले. पण जेव्हां आम्हीं दोघेही हिंदुस्थानला पूरी स्वातंत्र्य हवें आहे अशी मागणी करणार असें सांगितले तेव्हां ते म्हणाले, ‘मला स्वातंत्र्य नको आहे.’ अर्थात् थामचे जुळणे शक्यव्यवहार नव्हते. निदान एकीचं नाटक तरी करून दाखविण्यासाठी आपण दोघेही व्हॉइसरॉयांच्या इथें बरोबर जाऊं या असा मी निरोप दिला; मी म्हणालों कीं त्यांनी माझ्या कारमधून चलावें किंवा मी त्यांच्या कारमधून जाण्यासही सिद्ध होतों. माझ्या त्यांच्या कारमधून जाण्यास त्यांनी रुकार दिला. पण आम्हीं व्हॉइसरॉयशीं बोललों तें मात्र अगदीं वेगवेगळ्या स्वरूपांत व वेगवेगळे विचार व्यक्त करण्यांत आले.”

एवढ्या वेळांत आम्हीं गांधीजींच्या घरापर्यंत येऊन पोहोचलों होतों. मी बाहेर उभा राहिलों. मी एका बांबूच्या काठीला टेकून उभा राहून विश्रांती घेत होतों, पण गांधीजी गरजून वादविवाद करीतच होते. “प्रत्यक्ष जीवनांत आम्हांला एकमेकांपासून वेगळं करणं अशक्य आहे. आम्हीं कांहीं दोन राष्ट्रे नाहीं आहोत. प्रत्येक मुसलमान ऐतिहासिक शोध करील तर त्याला आपले नांव एका काळीं हिंदू होतें असें आठद्वान येईल. प्रत्येक मुसलमान हा खरा हिंदूच आहे. फक्त त्यानें इस्लामी धर्माचा स्वीकार केलेला आहे एवढेच. त्यामुळे काहीं आम्हीं अलग राष्ट्रे होऊं शकत नाहीं. आम्हीं खरोखरी दोन राष्ट्रे असलों तर कोणाही विस्ती

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

महात्म्यानें आम्हां सान्यांना खिस्ती केले तरी आम्हीं एक राष्ट्र होणार नाहीं. त्याच-प्रमाणे या हिंदुस्थानांतील दोनहीं धर्म दोन अलग अलग राष्ट्रे निर्माण करूं शकत नाहीत. यूरोप तर ख्रिश्चनच आहेता ! मग जर्मनी व इंग्लंड हे भाषा व संस्कृति या दृष्टीनें अगदीं एक असतां एकमेकांच्या नरडीचा घोट घेण्यास कां सिद्ध होतात ? आम्हां सान्या हिंदवासीयांची एकच समायिक संस्कृति आहे. उत्तरेकडे हिंदुस्थानी आणि उर्दू या भाषा हिंदू व मुसलमान या दोघेही तामील भाषा बोलतात, आणि बंगालमध्ये तर ते फक्त बंगालीच बोलतात. तेथें उर्दू नाहीं की हिंदुस्थानी नाहीं. ज्यावेळी जातिविशिष्ट कलह निर्माण होतात तेब्हां ते गाई किंवा धार्मिक मिरवणुकी यांच्या-मुळेंच प्रोत्साहित केले जात असतात. त्याचा अर्थे असा कीं आमच्या धर्मभोव्या समजूतीमुळेंच दंगेघोपे व कलह होत असतात, आम्हीं अलग अलग राष्ट्रे आहेत म्हणून नव्हें.

“कारो ( परराष्ट्रीय राजकारण या शाखेतील व्हॉइसरॉय यांचे सेकेटरी—ते पंजाबांत एक फार मोठे ब्रिटिश अधिकारी होते ) व जेंकिन्स ( पुरवठा-खायांतील एक उच्च ब्रिटिश अधिकारी ) मला सांगत होते कीं खेळ्यापाड्यांतून हिंदु-मुसलमान यांच्यामध्ये तेढ मुळीच नाहीं. आणि मी इतर लोकांपासूनही ऐकिले आहे कीं खेळ्यापाड्यांतील या दोन्हीं विधर्मीय समाजात पूर्ण संतोष व सलोखा वास करीत असतो. हें जर खरें असेल तर तें फार महत्वाचें आहे. कारण हिंदुस्थानांत शेंकडा नव्वद खेडी आहेत.

“हें अगदीं असं आहे,” गांधीजी म्हणाले, “यामुळे अर्थातच एवढ सिद्ध होतं कीं लोकांत दुही नाहीं व असं ही सिद्ध होतं कीं राजकारणी पुश्ट आम्हांत फूट पाडीत आहेत.”

मी गांधीजींना सांगितलें कीं मी दिल्लीमध्ये ज्या हॉटेलांत रहात थसे तेथील नोकर मला सांगत होता ( तो मुस्लिम लीगचा सदस्य असून पाकिस्तानचा पुरस्कर्ता असतांही ) कीं हे जातिविशिष्ट तंटे नेहमीं ज्या ठिकाणी मुसलमान हे अल्पसंख्याक असतात त्या ठिकाणीच होतात. अर्थात् ज्या ठिकाणीं हिंदू अल्प-संख्याक असतात त्या ठिकाणीं ते होत नसतात. “फिशर,” गांधीजी समजावून सांगू लागले. “तुम्हीं हिंदुस्थानांत फारच थोडे दिवस राहिला आहांत. तुम्हांला

## जून ६, १९४२

सर्व गोष्टीचा अभ्यास करणे शक्य नाहीं. पण पूर्ण तपास क्रून आम्हीं चूक केली आहे किंवा आम्हीं गुन्हा केला आहे असें जर तुम्हांला आढळून आलें तर मात्र मोठ्यानें तसें ओरडून सांगायला विलकुल अनमान करू नका.”

माझ्याशीं बोलत बोलत ते मला एका लांबच्या लांब इमारतीपाशीं घेऊन आले. “इथें माझे रुणाइत आहेत.” ते म्हणाले. ते एका खाटेशेजारी थांबले. त्यावर एक बाईं बसली होती. ती आजारी दिसत होती. गांधीजी तिच्याशीं पांच-एक मिनिटें बोलत होते. ती हंसत होती व तेही एकसारखे हंसत होते. “ती माझी फार चांगली पेशंट आहे,” गांधीजी म्हणाले.

डॉ. दास आमच्याबरोबर होते. गांधीजींना अंमळ स्विजविष्णाच्या हेतुनेच मी म्हणालो, “तिला डॉक्टराच्या स्वाधीन करणे अधिक चांगले नव्हे का ? ”

“नाहीं.” गांधीजींनी साफ सांगितले. “त्यांत भोदूगिरीच फार असते.” नंतर ते दुसऱ्या खोलींत गेले. ती खोली रिकामी होती. त्या ठिकाणी एक लाल पाळणा होता. गांधीजी आंत आल्याबरोबर आईने आपले मूल पाळण्यांतून बाहेर काढले. ते बोलत असतां त्याचे गालगुच्चे घेत होते. ते म्हणाले, “ही कांहीं माझी पेशंट नव्हे. ती माझी करमणूक आहे.” ते बालक खूप स्विदक्त होते, व गांधीजी त्याला अधिकच थोपटत होते, त्याला चिमटे काढीत होते. गांधीजी म्हणाले, “या बालकाचे बडील नॉर्थवेस्ट (नैऋत्य) सरहडीच्या विटिश पलटणीत सार्जंट आहेत. त्यांना हिंदी माणसावर गोळ्या झाडण्याचा हुक्म करण्यांत आला होता. त्यांनी साफ नाकारले म्हणून त्यांना सोळा वर्षांची शिक्षा कर्मावण्यांत आली. आतां त्यांनी सहा वर्षे सजा भोगिली. पण त्यांच्यावर दया दाखविण्यासाठी इतके अर्ज करण्यांत आले होते कीं दोन वर्षांखाली त्यांना सोडून देण्यांत आलें. ते आतां इथें आमच्याबरोबर रहात असतात.” आम्हीं परत गांधीजींच्या घरापर्यंत चालत गेलों, आणि मी त्यांना तेथे सोडले.

घराकडे परत जात असतां मी माझ्या समेरील घरापाशीं थांबलों. त्या ठिकाणी गांधीजींचे एक सेकेटरी रहात असतात. माझ्या गांधीजींशीं मुलाखती चालत तेव्हां ते गांधीजींच्या शेजारीच बसत असत. ते अमळ काळसावळे असून बरेच टेंगणे आहेत. पण चेहरा मात्र खूप मोठा आहे. ते गांधीजींच्या बरोबर आज चोवीस वर्षे काम करीत आले आहेत. विटिशांना हिंदुस्थानांत राहू देण्याविषयींच्या माझ्या

## गांधीजीच्या सहवासांत एक आठवडा

गांधीजींशी काळ झालेल्या विवादासंबंधी मी त्यांचे मत विचारले. तो विवाद मोठा मजेचा झाला असें त्यांचे मत पडले.” हा वाद नवीन व अंमळ धरका देणारा होता खरा. या युद्धापासून कांहीं एक निष्पत्र होईल असें मला वाटत नाहीं. कोणत्याही युद्धांत आम्हीं गुरफटले जातां कामा नये.” हें त्यांचे म्हणणे त्यांनी पुष्कळ वेळा बोलून दाखविले. त्यांच्या विभूतितुल्य गुरुंच्या म्हणण्यावरही अगदी मनमोकळी चर्ची होत होती. गांधीजींच्या निकटवर्ती सहकाऱ्यांवर त्यांचा दबाव होता असें मला मुळींच आढळले नाहीं. नंतर मी या सेक्टरींचे नांव काय असें विचारले. त्यांचे नांव किशोरलाल घनःशामलाल मश्रूवाला असें आहे. मधले नांव हें एका देवाचे नांव आहे.

दुपारच्या भोजनवेळेपर्यंत मी टबांत बसून टंक करीत होतों.

जेवणाच्या वेळीं गांधीजी मला म्हणाले, “फिशर, मला तुमची कटोरी या पांढू. मी तुम्हाला थोडी भाजी वाढाणार आहें.” “गेल्या दोन दिवसांत भोपळा व पालक यांच्या भाज्या चारवेळां खाल्या असल्यानें मला आतां त्यांची गोडी राहिली नाहीं,” मी म्हणाले. “म्हणजे तुम्हांला भाज्या आवडत नाहीत असंच ना तुमचं म्हणणं?” गांधीजींनी विचारले.

“या भाज्यांची मला चव पसंत नाहीं.” मी उत्तर दिले.

“अहो म्हणजे त्यांना अंमळ मीठ व लिंबाचा रस लावला कीं लागेल चव,” त्यांनी समजावून सांगितले.

“म्हणजे मी माझी चव मारावी असेंच तुमचे म्हणणे आहे ना?” मी विचारले.

“मुळींच नाहीं.” ते हंसत हंसत म्हणाले. “रुची वाढवा.”

“आपण एवढे भयंकर अहिंसावादी आहांत कीं एखायाच्या रुचीची हिंसा करण्याचेसुद्धां आपल्या मनांत येत नाहीं.”

“एवढच्या साध्या गोष्टीचीच जर लोक हिंसा करते तर माझी त्याला कांहीं हरकत नसती.” गांधीजी म्हणाले.

मला खूप घाम आला होता. तो मी रुमाल घेऊन तोंडावरून व मानेवरून पुसून काढला. मग मी गांधीजीकडे वकून म्हणाले, “मी पुनः हिंदुस्थानांत आले म्हणजे.....” गांधीजी घास चावीत होते. त्यांचे लक्ष नसल्यानें मी स्वस्थ

जून ६, १९४२

बसलों. आपला चेहरा माझ्याकडे न किरवितांच गांधीजी म्हणले, “ वरं पुनः तुम्ही हिंदुस्थानांत आलंत म्हणजे.....”

“ आपण एक सेवायामांत समशीलेणी-करणाची ( Air Conditioning ) तजवीज केली पाहिजे किंवा व्हॉइसरॉयंच्या राजवाड्यांत तरी रहायला गेलां पाहिजे.” मी बोलूऱ्या लागलो.

“ ठीक तर मग.” ते म्हणाले. जसें कांहीं ते तसें करणारच होते.

दुपारचे जेवण झाल्यावर मी झोप काढली, नंतर मी माझी सकाळची गांधीजीशी झालेली मुलाखत टंक कूरू काढली व मग सायमन कमिशनच्या जाडजूड रिपोर्ट-तील कांहीं भाग वाचून काढले. हा रिपोर्ट पालमेंटपुढे १९३० च्या मेमध्ये सादर करण्यांत आला होता. पहिल्या पुस्तकांतील ५९ पानावर हा उतारा आहे:—

“ सिंधमधल्या अल्पसंख्याक हिंदूस्थामध्यें अशी कल्पना आहे की ब्रिटिश कमीशनरला दिलेले स्वातंत्र्य हें फार व अनियंत्रित आहे, तर मुसलमानांना असें वाटतें की मुंबई इलाख्यांतून आपण फुट्टन निघूं तो सुदिन.” अर्थात् ही विभक्त होण्याची मागणी कांहीं लोकांच्या घरांतून किंवा मुसलमान शेतकऱ्यांकडून आलेली नाहीं. ती आलेली आहे ती फक्त सांच्या हिंदुस्थानांतील मुसलमान पुढाच्यांच्या कहून. कारण त्यांना असें वाटतें की एक नवीन मुसलमान इलाखा निमार्ण झाला कीं आजूबाजूच्या मुख्यतः मुसलमान वस्ती असलेल्या बलुचिस्तान, नैऋत्य सरहडी-बरील इलाखा, आणि पंजाब यांची एकी होईल व मग हिंदुराज्याच्या तटबंदी-विरुद्ध कडेकोट बंदोबस्त व्हायला कांहीं हरकत पोहोचणार नाहीं.”

आज दुपारीं मी हा वरील उतारा वाचूनच माझ्या गांधीजींच्या मुलाखतीस सुस्वात केली. मी म्हणालों कीं आपण जे सकाळीं म्हणालां कीं विभक्त होण्याची मागणी ही फक्त मुसलमान पुढाच्यांची असून ती जनतेची नाहीं याला हें वरील अवतरण पुष्टीच देत आहे. त्यांत मुसलमान जनतेला कांहींच गोडी नाहीं.

“ अर्थातच.” त्यांनी जोर दिला.

“ पण,” मी म्हणालों; ‘‘मुसलमान पुढाच्यांची भीति किती यथार्थ आहे नाहीं ? कदाचित् हिंदुराष्ट्र अधिक बलवान झाले तर आपले किती तुकसान होईल हें मुसलमान जनतेपेक्षां या पुढाच्यांनाच अधिक चांगले कळत असलें पाहिजे. हिंदूर्णीं वरचघ्या केला नाहीं असें तुम्हीं निःपक्षपातीपणानें छातीठोक सांगूं शकाल का ? ”

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

“ कुठे कुठे असेल तसें.” गांधीजी म्हणाले, “ कांहीं व्यक्ती तशा वागल्या असतील; त्यांचे विचार व कृति दोषार्ह असण्याचाही संभव आहे. पण मी असें खात्रीपूर्वक सांगूं शकेन कीं कॅम्प्रेस किंवा सर्वसावारण हिंदू जनता यांची सर्वाधिकार चालविष्ण्याची मुळींच इच्छा नाही. दरेक इलाख्याला पूर्ण स्वायत्त स्वातंत्र्य मिळालेंव पाहिजे. मी स्वतः जबरदस्ती करणे व सत्ता गाजविणे यांच्या विरुद्ध आहें व प्रजेवर किंवा इतर संस्थानांवर जुळूम करणाऱ्या राज्यसत्तेवरही माझा विश्वास नाही. तेव्हां मी सत्ता गाजवू इच्छितो हैं शक्य तरी आहे का? ही ओरडसुद्धां पुढाऱ्यांनीच निर्माण केलेली असून त्यामुळे जनतेवर अधिक सत्ता गाजवितां यावी अशी त्यांची इच्छा आहे.”

“ मला कॅम्प्रेसपाठीसंबंधीं आणखी किती तरी प्रश्न विचारावयाचे आहेत. थोर थोर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी मला सांगितले आहे की कॅम्प्रेस ही धनिक व्यापारी लोकांच्या ताब्यांत असून गांधीजींची चळवळसुद्धां याच मुंबईच्या गिरणीमालकांनीच उचलून धरलेली आहे. ते त्यांना लागेल तेवढा पैसा पुरवीत असतात. या म्हणाऱ्यांत कितपत तथ्य आहे? ” मी विचाराले. “ दुर्दैवानें ही गोष्ट खरी आहे. ” गांधीजी साधेपणानें म्हणाले. “ आपले कार्य नेटानें चालविष्ण्यासाठीं कॅम्प्रेसपाशीं पुरेसा पैसा नाही. दरेक सदस्यापासून प्रतिवर्षी चार आणे ( जवळ जवळ आठ सेट ) घ्यायचे आम्ही ठरविले होतें, आणि त्यावर चळवळ चालवायची; पण ही योजना चालू शकली नाही. ”

“ कॅम्प्रेसच्या जमाखर्चाच्या पोटीं श्रीमंत हिंदी माणसांचा कितवा हिस्सा आहे? ” मी विचाराले. “ खरें पाहातां साराच्या साराच. ” ते म्हणाले, “ या आश्रमांत सुद्धां-उदाहरणार्थ, आम्ही रहातों आहोत त्यापेक्षां कितीतरी अधिक गरिबीनें आणि काटकसरीनें आम्हाला रहातां येणे शक्य आहे. पण आम्हीं तसें करीत नाहीं आणि खर्च होणारा सारा पैसा हा आमच्या श्रीमंत मित्रांच्याकळूनच येत असतो. ” “ श्रीमंत व द्रव्यनिष्ठ वर्गापासूनच कॅम्प्रेसला पैशाचा पुरवठा केला जातो यावरून असें म्हणतां येणार नाहीं का कॅम्प्रेसच्या राजकारणांत त्यामुळे बिघाड येतो? ” मी विचाराले. “ एक प्रकारचा नैतिक दबाव निर्माण नाहीं का होत त्यामुळे? ”

“ हं! एक प्रकारचे मूक क्रुण निर्माण होतें खरें त्यामुळे. पण श्रीमंतांच्या मर्तांचा मात्र आमच्या चळवळीवर कांहीं एक परिणाम होऊं शकत नाहीं. आम्हीं कदाचित् पूर्ण स्वातंत्र्य मागूं अशी त्यांना कथीं कथीं भीतीहि वाटते. ”

जून ६, १९४२

“परवां,” मी सांगूं लागलों, “मी हिंदुस्तान टाइम्समध्ये वाचले कीं बिर्लानीं आपल्या कापड गिरण्यांतील कामगारांचे आणखी पगार वाढविले आहेत. जीवनाचा खर्च अधिक वाढला असल्याने त्यांनी हा उपाय योजला आहे. तें वृत्तपत्र पुढे असे म्हणते कीं इतर कोणत्याही गिरणीमालकांनी अशी तरतूद अद्यापी केलेली नाही. हिंदुस्तान टाइम्स हें कॅंप्रेसचे वृत्तपत्र आहे.”

“नाही,” गांधी ठासून म्हणाले, “हे वृत्तपत्र सर्वस्वी विर्लंच्या मालकीचे आहे.” ते हंसले. “मला माहीत आहे,” ते पुढे म्हणाले, “कारण माझा सर्वांत थाकटा मुलगा त्याचा संपादक आहे म्हणून होय!” त्यांतीली दिलेली हक्केकत अगदीं खरी खरी आहे. तरी पण हे पत्र कांहीं कॅंप्रेसचे पत्र खास नव्हे. कॅंप्रेसने श्रीमंतांच्या पैशावर आपला व्यवहार चालू ठेवावा हें तुम्हीं म्हणतां त्याप्रमाणे दुईंवी आहे खरें. मी दुईंवी असा शब्द मुद्दाम वापरतो. त्यायोगे आमच्या घोरणाला कांहीं वाघ येऊ शकत नाही.” “ही बाबसुद्धां त्याचाच एक परिणाम आहे असे नाहीं का आपल्याला वाटत, कीं राष्ट्रीयतावर सर्वस्वी केंद्रीभूत झाल्याने सामाजिक व आर्थिक बाबींना बगल मारण्यांत आली आहे.” “नाहीं” गांधीजीं म्हणाले, “कॅंप्रेसने वेळोवेळीं आणि मुख्यतः पंडित नेहरूंच्या नेतृत्वाखालीं दीर्घदर्शीं सामाजिक कार्यक्रम हातीं घेतले आहेत; त्याचप्रमाणे आर्थिक योजनाही हातीं घेतल्या गेल्या आहेत. या योजना तुम्हांला आणवून देण्याविषयीं मी तजवीज करवितो.”

“पण हे सत्य नाहीं का?” मी चिकाटी न सोडतां म्हणालों, “पण या सान्या सामाजिक योजना प्रथम पूर्ण स्वातंच्याचा लाभ झाला म्हणजेच अंमलांत आणण्या-साठीं तयार केलेल्या आहेत त्या!”

“नाहीं.” ते म्हणाले. “जेव्हां-म्हणजे (१९३७-३९ सालीं) कॅंप्रेस ही इलाख्याइलाख्यांतून अधिकाराऱ्ड होती तेव्हां कॅंप्रेस मंत्रिमंडळानें कितीतरी सुधारणा अंमलांत आणल्या होत्या. आतां त्या ब्रिटिश राज्याधिकाऱ्यांनी केटाळून लावल्या आहेत. आम्ही खेळ्यापाऊऱ्यांतूनसुखां सुधारणा अंमलांत आणल्या होत्या, शाळांतून, शेतांतूनसुखां !”

“मला असे सांगण्यांत आले आहे, आणि मी असे सायमन रिपोर्ट वाचले आहे कीं,” मी म्हणालों, “हिंदुस्थानांतील हजारो शापांपैकीं एक

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

मुख्य शाप म्हणजे खेड्यापाढ्यांतील सावकारांचा होय. खेडूत जन्मापासून तों मरेपर्यंत सावकारांच्या झणांतून मुक्तच होऊं शकत नसतो. युरोपियन राष्ट्रांमध्ये अशा सावकारांच्या उपद्रवापासून गरीब जनतेला सोडविण्यासाठी खाजगी दानधर्म, च सरकार यांनी खेडूत पेड्या ( Land banks ) निर्माण केल्या. त्यांनी सावकारांचे उच्चाटण केले आहे. आपल्या किती तरी श्रीमंत मित्रांपैकी कोणी अशा बँका कां नाहीं काढीत? त्यांचे धोरण पक्के व्यापारी असावें. पण फरक एवढाच कीं दरसाल दरशेंकडा चालीस ते सत्तर टके व्याजाऐवजी त्यांना दोन किंवा तीन टके व्याजावर संतुष्ट रहायला हवें! त्यांचा पैसा नेहमीं सुरक्षित राहील, त्यांना थोडकाच फायदा मिळेल, पण त्यांना आपल्या राष्ट्राला मदत केल्याचे श्रेय मिळेल.”

“अशक्य,” गांधीजी आवर्जून म्हणाले. “सरकारी कायद्याशिवाय हें साध्य द्योणे शक्य नाहीं.”

“कां वरें? मी जाव विचारला.

“कारण खेडूत हा उसना घेतलेला पैसा परत देणार नाहीं” ते म्हणाले.

“पण खात्रीने,” मी विचारू लागले, “खेडूताला कळून तुकेल कीं कर्जाऊ काढले पैसा परत करणे हें अधिक चांगले, आणि आपले जीवितच सावकाराला गहाण टेवण्यापेक्षां दोन किंवा तीन टके व्याज देणे अधिक श्रेयस्कर असें!” “पैसा कर्जाऊ लावणे हा फार पुरातन धंदा आहे” ते सांगू लागले, “आणि खेड्यापाढ्यांतून त्याचीं पाढ्येमुळे खूप खोल रुजलेली आहेत. आम्हीं स्वतंत्र झाल्याशिवाय तुम्हीं जें आम्हाला सांगतां तें साध्य करतां येणार नाहीं.”

“हिंदुस्थान स्वतंत्र झाल्यास काय काय गोष्टी साध्य होतील वरें?” “मी विचारले. “गरीब खेडूतांचे जीवन सुधारावें याचिष्यीं आपल्यापाशीं काय काय योजना आहेत वरें?”

“खेडूतांना आपापल्या जमिनी हव्या आहेत.” त्यांनी उत्तर दिले. “त्या तुम्हीं च्या असें सांगण्याची आवश्यकता रहाणार नाहीं. ते जमीन घेऊं शकतील.”

म्हणजे शेतीच्या मालकांना जमिनीबद्दल मोबदला देण्यांत येईल ना?” मी विचारले.

“नाहीं,” त्यांनी उत्तर दिले, “ही गोष्ट सरकारी तिजोरीच्या दृष्टीने अशक्य आहे.”

जून ६, १९४२

“असे पहा” ते हंसत हंसत म्हणाले, “आमच्या कोक्याधीश मित्रांचे आम्ही कऱ्णी असल्यानें आम्हाला अशा गोष्टी बोलून दाखवायला दिक्कत वाटत नाही. दरेक खेडे म्हणजे एक स्वयंसिद्ध व स्वयंशासित घटक होईल. तें आपले जीवन सुखासमाधानानें कंदू शकेल.”

“पण मग अर्थातच राष्ट्रीय सरकारही प्रस्थापित होईल की नाही?” मी विचारले.

“नाही,” त्यांनी उत्तर दिले.

“पण खात्रीने तुम्हाला राष्ट्रीय सरकारची आवश्यकता भासणारच, म्हणजे रेल-रस्ता चालू ठेवण्यासाठी, तारायंत्रांच्यासाठी, इत्यादि इत्यादि बाबीसाठी.” मी मुद्दा न सोडतां म्हणालो.

“हिंदुस्थानांतून रेलगाड्या हहपार झाल्या तर माझ्या डोळ्यांतून टिपूसुद्धां बाहेर पडणार नाही,” ते म्हणाले.

“पण त्यामुळे बिचाऱ्या खेडुतावर मात्र संकटपरंपरा कोसळेल.” मी म्हणालो. “त्याला शहरांतील जिनसांची जरूरी पडेल, आणि त्याला आपले धान्यधुन्य शहरांत नेऊन विकारें लागेल—दूर दूर अंतरावर नेऊन. खेड्यापाड्यांतून वीज आणि पाणी यांची सोय झाली पाहिजे. एखाद्या व्यक्तिजीवी खेड्याला जलनिर्मित वीज (hydro electricity) निर्माण करणे, किंवा सिंधमधील सकर बराजसारखी पाणीपुरवठ्याची प्रचंड योजना अंगिकारणे कसे शक्य होईल वरे?”

“आणि ती योजना तरी काय ओँफसच झालेली आहेना?” गांधीजी मध्येच म्हणाले. “त्यामुळे सारा इलाखा कर्जबाजारी झाला आहे.”

“तें मला माहीत आहे,” मी म्हणालो, “पण त्यामुळे किती तरी नव्या जमिनी शेतीच्या कामीं उपयोगित्या जात आहेत. आणि लोकांचा त्यापासून फायदाच झालेला आहे.”

“मला आतां पटूं लागलंय कीं, मी किती जरी विस्तृ असलों तरी मध्यवर्ती सरकार निर्माण झाल्याशिवाय रहणार नाहीं,” गांधीजी म्हणाले, “मला तुमची चालू असलेली पाक्षिमात्य लोकसत्ताक पद्धती बिलकूल पसंत नाहीं. त्याचा अर्थ एवढाच कीं, पार्लमेंटच्या प्रतिनिधीसाठी सर्वत्र मर्ते गोळा करणे हा होय.”

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

मला हा वादविवाद पुढे चालविण्याची फार इच्छा होती म्हणून मी म्हणालो, “हिंदुस्थानने या बाबतीत काय करावें असें आपले म्हणणे आहे?” मी विचारले.

“हिंदुस्थानांत ७,००,००० (सात लाख) खेडी आहेत. दरेक खेड्यांतील लोकांच्या इच्छेनुसार त्याचा वंदोबस्त करण्यांत येईल. त्या सान्यांना मतदानाचा अधिकार असेल. म्हणजे चाळीस कोटी मतांऐवजीं फक्त सात लाखच मतांची नोंदणी होईल. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर दरेक खेड्याला एक मत मिळेल. हीं खेडीं आपले जिल्हासरकार नेमील आणि जिल्हासरकारें इलाखासरकार नेमतील, आणि हीं इलाखासरकारें आपल्या परीनें एक अध्यक्ष नेमतील आणि हा अध्यक्षच राष्ट्रीय सरकारचा मुख्य कार्यवाह (executive) होईल.

“म्हणजे ही बहुतांशीं सोब्बिंदृष्ट पद्धतीच झाली म्हणायची.” मी म्हणालो.

“मला हें माहीत नव्हतें,” गांधीजींनी कबूल केले.

“माझी त्याला कांहीं हरकत नाहीं.”

“बरें मग गांधीजी, मला आपल्याला कॅंप्रेससंघांधीं आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. विचारूं? कॅंप्रेस ही एक हुकुमशाही (authoritarian) अधिकार गाजविणारी संस्था आहे असा तिच्यावर आरोप आहे. दोघा ब्रिटिश ग्रंथकारांनी शुस्तर आणि विट यांनी “हिंदुस्थान व लोकसत्ताक पद्धती” यावर नवीन ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. त्यांनी असा आरोप केला आहे कीं जे १९३९ सालीं कॅंप्रेस मंत्रिमंडळांनी भराभर राजीनामे दिले ते त्यांनी स्वतःच्या इच्छेनुसार दिलेले नसून कॅंप्रेसच्या जिल्हानिहाय हुकुमशाहांच्या हुकुमानें दिले होते.”

“हा शुद्ध गाढवणा आहे.” गांधी ठासून म्हणाले, “तुम्हाला असें वाटतें काय कीं सान्या प्रश्नांचे निर्णय हाउस ॲफ कॉमन्समध्ये घेतले जात असतात म्हणून? कॅंप्रेसचे अधिकारी हे कॅंप्रेस सभासदांकडून निवडून दिले जातात आणि कॅंप्रेस मंत्री हे कॅंप्रेसचे सभासद असल्याने त्यांवै कॅंप्रेसच्या तत्वानुसार वर्तन घडत असते. सर सॅम्युएल होअर यांनी मला ब्रिटनमधील लोकसत्ताक कार्यपद्धतीच्या कांहीं गोष्टी सांगितल्या आहेत.”

“ते तुमचे अगदीं लाडके ब्रिटिश मुत्सदी आहेत वाटतें,” मी खोंच मारली. यामुळे खूपच हंशा पिकला.

जून ६, १९४२

“ निदान एवढे खरें,” गांधीजी म्हणाले, “कीं ते काय म्हणतात हें मला चांगले समजतें. पार्लमेंटची लोकसत्ताक पद्धती कांहीं लांचलुचपतीपासून अलिस नाहीं. तुम्हाला मुद्दां टँमाने हॉल व शिंगोगोचा मेयर यांची हकीकित माहीतच आहे कीं; तुम्हांला हें कांहीं नवीन नाहीं !”

“मला नाहीं वाटत कीं स्वतंत्र हिंदुस्थान जगांतील इतर राष्ट्रांप्रमाणे वागोल असें. आम्हाला आमची अशी कांहीं स्वतंत्र रूपरेखा आहेच.”

मला सुभाषचंद्र बोसविषयीं कांहीं थोडे बोलावयाचे आहे असें मी सांगितले. ते हंदी पुढारी हिंदुस्थानांतून निस्फून गट राष्ट्रांना जाऊन मिळाले होते. गांधीजींनी बोसच्या आईला ते हवाई जहाजाच्या अपघातांत वारल्याची बातमी आल्यानंतर दुखवथ्याची तार केली होती, ती हकीकित वाचून मला फार वाईट वाटल्याचे मी त्यांना सांगितले. अर्थात् ही बातमी आतां खोटी ठरली म्हणा.

“ म्हणजे मी खोव्या बातमीवर विश्वास ठेवला असें तुमचे म्हणणे आहे कीं काय ?”

“ नाहीं,” मी म्हणालो. “आपला देश सोडून जो कॅसिस्ट जर्मनीला जाऊन मिळाला तो वारल्यावद्दल आपल्याला दुःख झाले म्हणून.”

“ बरोबर.” गांधीजी आवर्जन म्हणाले, “ त्यांचे कारण असें कीं मी बोसनां सान्या राष्ट्रवीरांचा वीर समजतो. त्यांचा मार्ग चुकला असेल. त्यांचा मार्ग चुकला अशी माझी खात्री आहे. मी किती वेळां तरी बोसनां विरोध केला होता. दोन वेळां त्यांना मी कांप्रेसचे अध्यक्ष होऊं दिले नाहीं. माझे विचार त्यांच्या विचारांहून भिन्न असले तरी अखेरीस ते अध्यक्ष झालेच. पण समजा ते रशियांत किंवा अमेरिकेत गेले असते, -हिंदुस्थानला मदत मागण्यासाठीं- म्हणजे तें त्यांचे करणे आतांच्यापेक्षां अधिक चांगले झाले असतें का ?”

“ होय, अर्थातच ” मी म्हणालो. “ आपण कोणाकडे जातों यांत फरक आहेच कीं नाहीं. “ हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीं मला कोणाच्याही मदतीची अपेक्षा नाहीं.” गांधीजी घोषणा करीत म्हणाले. “ हिंदुस्थाननें आत्मसंरक्षण करावें हें मला हवें आहे.”

“ सान्या इतिहासभर,” मी आठवण देत म्हणालो, “ राष्ट्रांनी आणि व्यक्तींनी परराष्ट्रांना मदत केलेली उदाहरणे आढळून येतात. लफायेत हा फ्रान्समधून अमेरि- केला त्रिटनपासून स्वातंत्र्य मिळविण्याच्या कामीं मदत करण्यासाठीं धावलाच.

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

हजारों अमेरिकन व परदेशी लोक स्पैनमध्ये स्वैनिशा लोकसत्ताक राष्ट्र वाचविष्यासाठी कामास आले.”

“व्यक्तींनी; कबूल!” गांधीजी म्हणाले. “पण अमेरिका इंग्लंडचा स्तेही बनून आम्हाला गुलामगिरीत डडपीत आहे. हीं लोकसत्ताक राष्ट्रे फॅसिस्ट राष्ट्रांचा पराभव करून जगाची सुधारणा करतील अशी मला खात्री वाटत नाहीं. ते स्वतःच फॅसिस्ट सारखे वनण्याचा संभव अविक.”

मी म्हणालो, “या ठिकाणी, मी परवांच आपल्याला सांगितस्याप्रमाणे आपल्याशीं असहमत होण्यासाठीं आपण सहमत झाले पाहिजे. हिंदी लोकांनी आपल्या स्वातंत्र्यावर केंद्रीभूत होऊन इतर सामाजिक प्रश्नांची त्यांनी हेळसाड करावी हे मला अत्यंत निराशाजनक आहे असे वाटते. हा एक दोष आहे. बोस हे तरुण गृहस्थ असून अद्भुत नाट्यक्रिया घडवून आणण्याकडे त्यांचा कल असणे अगदीं स्वाभाविक आहे. पण समजा ते स्वतः जर्मनीच्या फॅसिस्ट भुलावणीला भुलून जाऊन फॅसिस्ट बनले आणि ते हिंदुस्थानांत परत येऊन त्यांनी हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून दिले तरी मला वाटते कीं ब्रिटिश राज्यव्यवस्थेतल्यापेक्षां तुमची स्थिति अविक केविलवाणी होईल.”

“ब्रिटिश राज्यव्यवस्थेत जोरकस फॅसिस्ट महातत्वे आहेतच,” गांधीजी सांगू लागले, “आणि हिंदुस्थानांत या तत्वांचा उपयोग केलेला आम्हीं रोजच्या रोज अनुभवीतच आहोत. जर ब्रिटिशांना हे महायुद्ध जिंकण्यासाठी आपले हक्क प्रस्थापित करावयाचे असतील किंवा त्यांना जग सुधारावयाचे असेल तर त्यांनी आपली सत्ता हिंदुस्थानच्या सुप्रत करून आधीं आत्मशुद्धि करून ध्यावी. तुमचे अध्यक्ष,” गांधीजी हलक्या आवाजांत सांगू लागले “चार प्रकारच्या स्वातंत्र्याविषयीं बोलत असतात, या स्वातंत्र्यांत स्वतंत्र होण्याची बाब सामील आहे का? आम्हाला जर्मनीतल्या, इटालीतल्या आणि जपानांतल्या लोकसत्तेसाठीं लढायला सांगतात. जी गोष्ट आमच्या स्वतःपाशी नाहीं तिच्यासाठीं लढत सुटायचे म्हणजे काय?”

या सुमारास इंटरनेशनल न्यूजसर्वीसचे चॅप्लिन व टाइम अँड लाइफचे बेलडेन हे अगाऊ वेळ ठरविल्याप्रमाणे येऊन दाखल झाले. हे किती तरी वर्षे चीनमध्ये राहिले असून जनरल स्टिलवेलबरोबर ब्रह्मदेशांतून रखडत रखडत हिंदुस्थानांत

जून ६, १९४२

येऊन पोहोचले होते. ते झोपडींत आले त्यावेळी त्यांच्या अंगावर शर्ट, शॉटी (अर्धी) विजार व पायांत बृट असा त्यांचा वेष होता. गांधीजींशी मुलाखत घेण्यासाठी ते वेळ ठवून आलेले होते. त्यांचें संभाषण ऐकावयाचें असेल तर खुशाल थांबा असें गांधीजींनी मला सांगितले. नंतर ते त्यांच्याकडे वकून म्हणाले, “तुम्हांला जमिनीवर बसतां येईल ना ?” ते खालीं जमिनीवर बसल्यावर गांधीजी म्हणाले, “एक अमेरिकन माझी चिरेफाड करतोच आहे. आतां मी आपल्या सेवेला हजर आहें.” ते त्यांच्याशीं अर्धा एक तास बोलले असतील. नंतर मी त्यांना माझ्या झोपडीकडे बरोबर घेऊन निघाले. त्यांना मी गार पाणी विष्ण्यास दिले, आणि त्यांनी माझ्या टबांतले गार पाणी अंगावर शिपडून ध्यावें म्हणून गळ घातली.

दुपारच्या वेळी महादेव देसाई-म्हणजे गांधीजींचे अल्यंत प्रसुख सेकेटरी यांनी गांधीजींनी माझ्या प्रश्नांना दिलेली उत्तरे आणली. हे प्रश्न मी काल त्यांच्याच विनंतीवरून दिलेले होते. हीं उत्तरे दोन मोळ्या तावावर टंक केलेली होतीं. त्यांवर गांधीजींनी स्वहस्ते शोध केलेले होते.

माझ्या पुढील पत्रांत हे प्रश्न सामील करण्यांत आलेले होते.

“ प्रिय सिस्टर गांधी,

गेल्या कांहीं दिवसांच्या आपल्या संभाषणाच्या आधारावर मी पुढील कांहीं प्रश्न आपल्यापुढे मांडण्याची मोकळीक घेत आहें. त्यांना आपण सविस्तरपणे उत्तरे द्याल अशी मी आशा करतों.

१. आपण ब्रिटिश गव्हर्मेंटला इथून ताबडतोच चालते व्हा अशी मागणी करीत आहांत. त्यानंतर हिंदी जनता राष्ट्रीय सरकार निर्माण करील काय? मग कोणते गट किंवा पक्ष असल्या या हिंदी सरकारांत सामील होतील?

२. हिंदी राष्ट्रीय सरकार संयुक्त राष्ट्रांना हिंदी भूमीचा जपानच्या आणि इतर गट राष्ट्रांच्या विरुद्ध चालू होणाऱ्या युद्धासाठीं प्रस्थानभूमी म्हणून उपयोग करू देईल काय?

३. आणखी कोणकोणती मदत संयुक्त राष्ट्रांना गउ राष्ट्रांच्या विरुद्ध युद्ध चालू-विष्ण्यासाठीं देण्यास हिंदी राष्ट्रीय सरकार तयार होईल !

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

४. आपला असा विश्वास आहे का, की हिंदुस्थान आणि संयुक्त राष्ट्रे यांचें सहकार्य साधावयाचें असल्यास तो सम्बंध ( Alliance ) तहाने ठरविण्यांत यावा किंवा एकमेकांना मदत करण्याच्या कराराने ठरविण्यांत यावा ?

लुई फिशर कून  
अत्यंत आदरयुक्त मांडले गेले आहेत.

गांधीजींच्या उत्तरावर महत्त्वाचे प्रश्न असा शेरा मारण्यांत आला होता. त्यांची उत्तरे अशी होतीं :

माझे एक मित्र माझ्या नव्या योजनेच्या अर्थविषयीं मला विचारीत होते. पण नुस्ता वादविवाद शुष्क व अव्यवस्थित होऊ लागला तेव्हां मी त्यांना प्रश्न व्यवस्थितपणे मांडण्यास सांगितले. त्यांची उत्तरे मी हरिजनमध्ये देईन असें मी वचन दिले होतें; त्यांना माझें म्हणणे कबूल झाले आणि त्यांनी खालीलप्रमाणे प्रश्न विचारले.

प्रश्न १. आपण ब्रिटिश गव्हर्मेंटला इथून ताबडतोब चालतें व्हावें अशी मागणी करीत आहांत. त्यानंतर हिंदी जनता राष्ट्रीय सरकार निर्माण करील काय ? मग कोणते गट किंवा कोणते पक्ष असल्या या हिंदी सरकारांत सामील होतील ?

उत्तर :—माझी मागणी एकतर्फी आहे. म्हणजे हिंदी लोक कांहीही करोत वा न करोत. त्यांच्याकडे मुळीही न बघतां ब्रिटिशांनी ताबडतोब कार्यास सुखावात करावी. ते इथून निघून गेल्यावर कांही काळपर्यंत येथें अराजकता माजेल हैंही गृहीत घरायला मी तयार आहें. पण त्यांनी नीट व्यवस्थेने येथून पाऊल उचललें तर त्यांच्या पश्चात इथें आजच्या राष्ट्रीय पुढांच्यामधून कामचलाऊ सरकार निर्माण होईल हैं संभवनीय आहे. पण दुसरी एक गोष्ट होण्याचाही संभव आहे. ज्या कोणाला राष्ट्रीयत्वाची बिलकूल कल्याना नाही पण स्वार्थ मात्र ज्यांच्या चांगलाच बोकाळ्लेला आहे, अशीं माणसे अधिकाराच्या जागा बळकावण्यासाठी पुढे सरसावतील. ते भांडकुदळ लोकांना एकत्र गोठा करतील व त्यांच्या साहाय्याने कुठे तरी आणि कशी आपली सत्ता प्रस्थापित करतील. पण मला अशी उमेद आहे की, ब्रिटिश सत्तेचे शेवटचे पाऊल प्रामाणिकपणे वाहेर पडले म्हणजे शहाण्या-मुत्या राष्ट्रीय पुढांच्याना आपल्या अंगावरील जबाबदारी पूर्णपणाने ओळखणे शक्य होईल, ते आपसांतले मतमेद तात्पुरते तरी विसरून जातील व तेच ब्रिटिश

जून ६, १९४२

सत्तेने मागें सोडलेल्या मालमसाल्यांतून चलाऊ सरकार स्थापन करतील. कोणाही एखादा गटाला किंवा पक्षाला किंवा व्यक्तीला लोकसभेत येऊ देणे किंवा न देणे या गोष्टीचें योग्य नियंत्रण करणारी कोणतीही शक्ति प्रस्थापित झालेली नसल्यानें संघर्षनंच पुढील मार्ग दाखवू शकेल. तें तसें झालें तर कॅंग्रेस, [मुस्लिम] लीग आणि संस्थानांचे प्रतिनिधी यांना राज्य चालविष्यास सांगण्यांत येईल आणि हेच अतिनिधी चलाऊ सरकार निर्माण करण्याविषयी कांहीं तरी निर्णय ठरवितील. तूरे तरी हे सारे कल्पनातरंग आहेत, यापेक्षां अधिक कांहीं नाहीं, हें सहज ध्यानांत येण्यासारखे आहे.

**प्रश्न २.** हिंदी राष्ट्रीय सरकार संयुक्त राष्ट्रांना हिंदी भूमीचा जपानच्या आणि इतर गट राष्ट्रांच्या विरुद्ध चालू होणाऱ्या युद्धासाठी प्रस्थानभूमी म्हणून उपयोग करू देईल काय?

**उत्तर :**—राष्ट्रीय सरकार निर्माण झाले आणि तें माझ्या अपेक्षेप्रमाणे तयार झाले असे आपण गृहीत घरले तर त्या सरकारचे पहिले कार्य म्हणजे चढाई करून येणाऱ्या राष्ट्रांच्या विरुद्ध, संरक्षक सुद्धा चालविष्यासाठी संयुक्त राष्ट्रबरोबर तहनामा करायचा. हिंदी राष्ट्रांचा फॅसिस्ट राष्ट्रांशी कसल्याही प्रकारचा संवंध नसल्यानें हें सार्वजनिक कार्य आहे म्हणून संयुक्त राष्ट्रांना मदत करण्याची नैतिक जबाबदारी हिंदुस्थानावर आपोआपच येऊन पडते.

**प्रश्न ३.** आणखी कोणकोणती मदत संयुक्त राष्ट्रांना गट राष्ट्रांच्या विरुद्ध युद्ध चालविष्यासाठी देण्यास हिंदी राष्ट्रीय सरकार तयार होईल?

**उत्तर :**—या काल्पनिक राष्ट्रीय सरकारची राज्यसूत्रे हलविष्याच्या कामीं माझा जर हात असला तर संयुक्त राष्ट्रांना हिंदी भूमीवर राहू देण्याच्या कामीं कांहीं विवक्षित बंधनाखालीं सहिण्याता दाखवायची यापेक्षां अधिक मदत मिळणार नाहीं. त्यामध्ये अर्थातच एखादा इसम व्यक्ति या नायानें मदत करण्यास तयार झाल्यास—जसे लळाईत शियायी म्हणून किंवा द्रव्य देऊन—राष्ट्रीय सरकारची त्याला कांहीं हरकत असणार नाहीं. त्रिटिश सत्ता इथून अस्त झाल्याबरोबर हिंदी सैन्य बरखास्त करण्यांत येईल हें निर्विवाद समजावें. राष्ट्रीय हिंदी सरकारच्या कार्यकारी मंडळांत मला कांहीं अधिकार असेल तर तिची सारी शक्ति, तिचें सारें वजन आणि तिची सारी द्रव्यसंपत्ती या साच्यांचा उपयोग जगांत सलोखा व शांतता प्रस्थापित कर-

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

प्यासाठी केला जाईल. पण अर्थातच राष्ट्रीय सरकार निर्माण झाल्यानंतर माझा आवाज कदाचित् अरप्परुदित होण्याचाही संभव आहे आणि राष्ट्रीय हिंदुस्थानच्या डोक्यांतही युद्धाचें वेड थैमान घालू लागण्याचा संभव आहे.

**प्रश्न ४.** हिंदुस्थान आणि संयुक्त राष्ट्रे यांचें सहकार्य साधावयाचें असल्यास तो सख्यसंबंध (Alliance) तहानें ठरविण्यांत यावा किंवा एकमेकांना मदत करण्याच्या करारानें ठरविण्यांत यावा?

**उत्तर :** मला वाटतें कीं हा प्रश्न फारच अकालिक (Premature) आहे. तरीमुद्दां दोहोंचे हिंदुसंबंध तहानें किंवा करारानें जोडले गेल्यास माझी कांहीच हृककत नाही. मला त्यांत मुळीच कांहीं फरक दिसत नाही. मला माझे विचार संकलित करून मांडू या. मला फक्त एकच गोष्ट पोक्त व टिकावू अशी वाटते. एवढ्या मोळ्या तेजस्वी राष्ट्राची शरणागती आतां थांबविलीच पाहिजे. हा राष्ट्रांचा प्रश्न नाही कीं लोकांचा प्रश्न नाही.—तरच संयुक्त राष्ट्रांना खात्रीनें या महायुद्धांत यशःप्राप्ती होईल. त्यांच्याकडे नैतिक भूमिकेचा अभाव आहे. फॅसिस्ट, नात्सी किंवा हीं संयुक्त राष्ट्रे यांच्यामध्ये मला मुळीच कांहीं फरक दिसत नाहीं. सारेच लुटाऱू आहेत. सारेच दंडेलीचा अवलंब करतात. आपला हेतु साध्य करण्यासाठी ते वाटेल तो अन्याय करण्यास मार्गे पुढे पहात नाहीत. अमेरिका आणि ब्रिटन हीं अंतर्यामीं राष्ट्रे आहेत पण त्यांच्या मोठेपणाची किमत अफिकन किंवा एशियाटिक मूळ जनतेला गुलामगिरीत डांबून ठेवल्यानें कवडीमोल ठरत आहे. त्यांच्याच हातीं आपण किलेल्या तुकांचे परिमार्जन करण्याची शक्ति आहे. जोपर्यंत त्यांनी आपले स्वतःचे धारीनें बरबटलेले हात स्वच्छ धुतले नाहीत तोपर्यंत त्यांना मानवी स्वातंत्र्याविषयीं बोलण्याचा हक्क पोहोचतच नाहीं. आणि या हात धुण्यानेंच त्यांना या युद्धांत खात्रीनें यश मिळण्याचा संभव आहे. कारण कोण्यावधि मूळ एशियाटिक किंवा अफिकन जनतेचे आशीर्वाद—अनुच्चारित पण अंतःकरण-पूर्वक-त्यांना मिळू शकतील.

तेव्हांच—पण तोपर्यंत नव्हे—जगांत नवयुग प्रस्थापित करण्यासाठीं युद्ध करणे शोभेल. ही वास्तवता आहे. इतर सान्या गोष्टी म्हणजे संदेवाजी आहेत. माझ्या सदिच्छेची परीक्षा म्हणूनच मी या गोष्टीचा विचार केला आहे. माझी योजना मूर्तस्वरूपांत मांडावी हाही एक उत्तरे देण्यांत माझा हेतू होताच.

**मो. क. गांधी**

७०६२  
जून ६, १९४२

( हीं प्रश्नोत्तरे जून १४, १९४२ च्या हरिजनांत प्रसिद्ध झालेली आहेत. )

आज जेवण्याच्या वेळीं गांधीजींनी मला विचारले, अप्टन सिंकेअरची ओळख आहे का म्हणून. सिंकेअर काय करीत असतात हे जाणण्याची त्यांची इच्छा होती. अधून मधून सिंकेअरनीं लिहिलेलीं पुस्तके त्यांना वाचण्यासाठीं पाठविलीं जातात. पण तीं वाचण्यास त्यांना विलकुल वेळ मिळत नाहीं. त्यांचा एकमेकांचा पत्रव्यवहारही होता. अमेरिकन सामाजिक विचारप्रणालीवर सिंकेकरचे एक प्रकारचे हितकारक वजन असावें असें गांधीजींचे मत होतें.

माझ्या जेवणाकडे गांधीजींचे लक्ष होतें. ते म्हणाले, “अजूनमुद्दां तुम्हाला आमच्या भाज्या आवडत नाहीत ना ?”

“ मला आपल्याबद्दल, एक माणस, पुढारी, आणि मुत्सदी या नात्यानें फारच आदर वाटतोय खरा पण बलवाचार्य म्हणून नव्हे.” प्रत्येक जेवणाला ही भोपळ्याची आणि पालकची भाजी माझ्या पानांत वाढली जात होती मी सेवाग्राममध्ये असेतों-पर्यंत. पण मला ती पालेभाजी खाऊन खाऊन अगदीं वीट आला होता.

माझ्या दोन मुलांविषयीं त्यांनी मला प्रश्न विचारला. त्यावरून मला वाटले कीं ते माझें “मेन् अँड पॉलिटिक्स” ( जनता व राजनीति ) हे पुस्तक वाचीत असले पाहिजेत. कांही मांजरे येऊन टेबलाखालीं खेळूं लागलीं होतीं. या टेबलावर खाद्य-पदार्थांनी भरलेली उघडीं भांडीं ठेवण्यांत आलीं होतीं. मी गांधीजींना म्हणालों, “मी सन १९३८ साली मि. लॉइड जॉर्ज यांना चर्ट येथें भेटलों तेव्हां त्यांनी मला आपल्याविषयीं सांगितले.”

“ होय ? ” गांधीजी मोठ्या उत्सुकतेने विचारू लागले, “ काय म्हणाले ते तुम्हाला ? ”

“ आपण त्यांना चर्ट येथें भेटण्यास गेल्यावेळीं त्यांच्या कोचावर आपण मांडी घालून बसलांत. आणि कोरून तरी एक काळे मांजर तिशें आले नि आपल्या मांडीवर बसून गेले. ”

“ अगदीं बरोबर आहे, ” गांधीजी म्हणाले. “ आपण तेथून गेल्यावर, लॉइड जॉर्ज म्हणाले, ” मी सांगू लागलों, “ तें. मांजर एकाएकीं अदृश्य झाले नि पुन: कोणालाही तें दिसले नाही. ”

## गांधीजीच्या सहवासांत एक आठवडा

“अरे वा !” गांधीजी म्हणाले. “हें मला माहीत नव्हतें.”

“लॉइड जॉर्ज सांगू लागले,” मी म्हणालो, “मिस स्लेड मला चर्ट येथे भेटायला आल्यावेळी पुनः आपले तें मांजर तिथें हजर !”

“हें सुद्धां मला माहीत नव्हतें,” गांधीजी म्हणाले. त्यांनी लॉइड जॉर्जविषयी अत्यंत गौरवपर शब्द वापरले. मी त्यांना सांगितले की, लॉइड जॉर्जनी मला सिगारेट किंवा सिगार ओढण्याविषयी आग्रह केला. पण मी तंबाखू ओढीत नस-ल्याने मी त्यांच्या देणगीचा स्वीकार केला नाहीं. तेव्हां त्यांनी मला अलकोहोल पिण्याविषयी पाचारण केले; पण मी दाऱु घेत नसल्याने त्याचाही मी स्वीकार करू शकलो नाहीं. तेव्हां मला लॉइड जॉर्ज म्हणाले, “कोणतेही व्यसन नाही ?” मी उत्तर दिले, “निदान बाहेर दिसेल असले तरी नाहीं.” लॉइड जॉर्ज म्हणाले, “मला सर्व प्रकारची दृश्य, अदृश्य व्यसन आहेत. आणि त्याचमुळे वयाच्या पंचाहत्त-राश्या वरी मी असा टणटणीत आहें.” गांधीजी खूप वेळपर्यंत हंसले. नंतर मी गांधीजींना सांगितले की दुपारचे जेवण झाल्यावर मी लॉइड जॉर्ज यांच्यावरोबर कॉरिडोरमधून चालत दिवाणखान्यांत येऊन पोहोंचलो. या कॉरिडोरमध्ये गेल्या जागतिक युद्धांत प्रान्समध्ये ब्रिटिश सैन्याचे मुख्य सेनापति असलेल्या जनरल हेग यांच्या फोटोचे मोठे केलेले चित्र टांगण्यांत आले होतें. हेगच्या बुटांकडे बोट दाखवून लॉइड जॉर्ज म्हणाले, या इथंच (बुटांची) हेगची मोठी चमक दिसत असे. गांधीजी पुनः हंसले. चर्चिलबद्दल लॉइड जॉर्जांचे काय म्हणणे होतें हें त्यांनी मला विचारले. मी सांगितले की मी जेव्हां १९४१ च्या उन्हाळ्यांत त्यांना पुनः भेटलो तेव्हां हा प्रश्न मी लॉइड जॉर्जनां केला होता. मी चर्चिलच्या अंगांत धडाडी कां नाहीं असा सरक सवाल केला. धडाडी नाहीं, की एखादे अचाट कृत्य करण्याचीही त्यांची तयारी नाहीं. लॉइड जॉर्जनी एका शब्दांत त्यांचे उत्तर दिले. “गॅलिपोली.” त्या ठिकाणच्या भयंकर आघाताने त्यांच्यांतील अचाट कृत्याविषयींची रुचीच पार नाहीशी झाली, असे लॉइड जॉर्जनी उत्तर दिले. पहांटेच्या एक वाजेपर्यंतच्या संभाषणानंतर—कारण त्यांना मला भेटण्याला रात्रीशिवाय मोकळा असा वेळच नव्हता—लॉइड जॉर्जनी घरांतील यच्चयावत नोकर-मंडळींना माझ्या भेटीसाठीं आणून मला अभिवादन करण्यासाठी माझ्यापुढे उमें केले. त्यांचे मला फार कौतुक वाढले असे गांधीजी म्हणाले.

जून ७, १९४२

कालचे वर्तमानपत्र वाचून झाल्यावर मी रात्री आठ वाजतांच झोपीं गेलों. या ठिकाणच्या लोकांना वर्तमानपत्रे वाचण्याचे फारसे महस्त्व वाटत नाहीं आणि सेवा-ग्रामध्यें रेडिओसुझां नाहीं. हिंदी लोकांत नेहरूसारखे कांहीं अपवाद आहेत हें खरें-ते आपल्या देशांत आंतल्या आंतच रहात असतात. महायुद्ध आणि बाहेच्यें जग त्यांच्यापासून फारच दूर आहे. हाही एक ब्रिटिश राज्यव्यवस्थेचा अपराधच आहे असें म्हणायला कांहीं हरकत नाहीं. हिंदी लोक पहिल्यानें इंग्लंडकडे पहातात आणि मग अर्थातच हें चित्र त्यांच्या नित्यनजरेखालीं असल्यानें बाहजग नि मुद्द याकडे लक्ष पुरुषिण्यास त्यांना अवकाशच मिळत नाहीं. मी खूप वेळपर्यंत झोपून गेलों. रात्र बहुतेक थंडच होती व बरीच उत्साहवर्धक होती. चवथीच्या चंद्राची कोर आणि खूप लखलखीत आकाशगंगा !

जून ७, १९४२.

गांधीजींचा पुतण्या कनु देसाई यांनी काल घेतलेली छायाचित्रे (फोटोग्राफ्स) चांगलीं निघालीं नाहींत. कारण फिल्म फार जुनी झालेली होती. म्हणून मी ढाडी करून गांधीजींच्याकडे जाण्यास निघालों. ते पुनः अंबऱ्याचा रस एका भांड्यांतून पळी पळी भरून वाढीत असलेले मला आढळले. त्यांची पत्नी त्यांना वारा घालीत होती. रात्री झोप कशी काय लागली असा त्यांनी मला प्रश्न केला. रात्री फार छान झोप लागल्याचे मी त्यांना सांगितलें, व आपल्याला कशी काय झोप लागली असा मी त्यांना उलट प्रश्न विचारला. ते म्हणाले मी नेहमीं साडेनऊ ते पहांटे साडेचार वाजेपर्यंत झोप काढतो.

“ अगदीं कांहीं एक अडथळा न येतां ? ” मी विचारलें.

“ नाहीं, ” त्यांनी उत्तर दिले. एक दोन वेळां मध्यून मध्यून थोडीशी जाग येते. पण पुनः झोप लागण्यास फारसा अवधि लागत नाहीं. त्यांतून मी नेहमीं दुपारचा अर्धा एक तास झोप काढतोंच. चर्चिलसुझां असेच करीत असतात असें मी त्यांना सांगितले. “ मी असें ऐकले आहे, ” ते सांगू लागले “ कीं युरोपमध्यें याची आस्ते आस्ते प्रथाच पडत चालली आहे. वृद्धपणीं त्याची फार आवश्यकता असते खास.” “ लोक असें सांगतात कीं, ” मी सांगू लागलों “ स्वचेलट यांना अंथरुणावर पडतां-

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

क्षणींच गाढ झोंप लागते.” सूक्ष्मवेळटची प्रकृती कशी आहे व मिसेस रुक्ष्मवेल्ट यांचा स्वभाव वगैरे कसा काय आहे वगैरे गोष्टीचें वर्णन करून सांगण्यास त्यांनी मला विनंती केली.

अमेरिकन राजकारणावर त्यांचा कांहीं प्रभाव आहे किंवा नाहीं, असाही त्यांनी मला प्रक्ष केला. मी एकंदर सामाजिक कायद्यांची प्रगती, ट्रॅड यूनियन ऑर्गनाय-झेशन आणि सामाजिक विचारसरणी न्यू डील (नव्या प्रथे)च्या प्रभावानें कशी बनली याचें वर्णन केले. मी याही गोष्टीवर भर देऊन सांगितलें की अमेरिकन सरकार परदेशीय सरकारांना द्रव्यसहाय्य करीत असून स्वदेशांतील युद्धविषयक उद्योगधंयासही सढळ हातानें द्रव्यसहाय्य करीत आहे. गेल्या जागतिक महायुद्धाच्या वेळीं खाजगीरीत्या परदेशीय सरकारांना व अमेरिकन उद्योगधंयांना होणारें द्रव्य-सहाय्य याचें तुलनात्मक चित्रही मी रेखाटले.

“निग्रोच्या विषयीं आपले काय म्हणणे आहे?” गांधीजींनी प्रक्ष केला.

उत्तरेकडे व दक्षिणेकडे चालू असलेल्या निग्रो चलवळीविषयीं मी त्यांना सविस्तर हकीकत सांगितली. मी अर्थातच म्हणालों कीं निग्रोशीं होत असलेल्या वागणुकीसंबंधीं मला गैरवपर बोलतां येणार नाहीं, तरी पण हिंदुस्थानांतील अस्पृश्य लोकांपेक्षां निग्रोची स्थिति खास वाईट नाहीं, एवढें मी सांगू शकेन.

“तुम्हाला माहीत आहेच,” गांधीजी सांगू लागले, “कीं आज गेलीं कित्येक वर्षे मी अस्पृश्यतानिवारणासाठी कमून प्रयत्न करीत आले आहें. या आश्रमांतच आज किती तरी अस्पृश्य आहेत. या आश्रमांतील बहुतेक सारीं कामे अस्पृश्यांच्या कडूनच केलीं जात आहेत, आणि जो कोणी हिंदु या आश्रमांत येईल त्याला अस्पृश्यांच्या हाताचें खाले पाहिजे व त्यांच्या सानिध्यांत राहिले पाहिजे असा निर्वंध आहे.”

“अस्पृश्यांना अलग ठेवण्याबाबत आतां बरीच सुधारणा झाली असेल नाहीं?” असा मी प्रश्न केला. “होय तर” त्यांनी उत्तर दिले, “तरीमुद्दां अजून स्थिति भारी वाईट आहे.” खुर्शेंद आल्या आणि त्या कांहीं तरी हिंदुस्थानांत म्हणाल्या. तेव्हां गांधीजी खूप हंसले. तें काय आहे असे मी विचारले तेव्हां त्यांनी “मी आपल्या पायाला वंदन करते,” असे सांगितव्याचें मला निवेदन केले. मी म्हणालों, विहेन्नामध्ये लोक असं नुस्तं म्हणतात, “मी तुझ्या हाताचें चुंबन घेते” पण

घेत मात्र नसतात, तसलाच हा प्रकार दिसतोय. गांधीजी हंसले. इतक्यांत गांधीजी उठूळ लागले त्याबरोबर दोन लहान मुलगे पुढे खुसले व गांधीजीनीं चालतांना त्यांच्या पाठीवर रेल्हन चालावें म्हणून त्यांनीं मधून खुसून स्वतःसाठीं जागा करून घेतली.

हा मान आपल्याला मिळावा म्हणून लोकांमध्यें खूपच अहमहसिका चालते. एके दिवशीं संध्याकाळीं आम्हीं फिरून येत असतां पलीकडच्या खेड्यांतून एक मुलगी आम्हा मंडळीना भेटप्यासाठीं आली व तिने मोळ्या खुबीने गांधीजींच्या बाजूला खुसण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे तेथें आवींच उभ्या असलेल्या मुलीला तिच्यासाठीं जागा करून देणेच भाग पडले.

आम्हीं पुनः सकाळीं फिरावयास जाण्यासाठीं निघाल्याबरोबर मी पुनः अस्पृश्य-तेच्या विषयावर बोलणे सुरुं केले. मी म्हणालों, “मोठमोळ्या विचारी व इतर सर्व दृष्टीने सुधारणावादी लोकांनीसुद्धां, उदाहरणार्थ वरदाचारियर ( हिंदुस्थानच्या सुत्रीम कोर्टचे एक सदस्य—उच्चवर्गीय ब्राह्मण ) यांच्यासारख्या लोकांनी माझ्याशीं बोलतांना अस्पृश्यता असणे अगदीं योग्य आहे असे प्रतिपादले आहे. मला वाटते आत्मा हा अविनाशी असून तो एका देहांतून दुसऱ्या देहांत प्रवेश करीत असतो या कल्पनेवर ही विचारसरणी आधारलेली असली पाहिजे. वास्तविक पहातां हिंदुधर्मातील हा एक महत्त्वाचा भाग आहे नव्हे ? आत्म्याच्या कायांतरावर ( पुनर्जन्मावर ) आपला विश्वास आहे का ? ” मी विचारले.

“ अर्थातच, ” त्यांनी ताबडतोब उत्तर दिले. “ आत्म्याचा शरीराबरोबर नाश होतो ही गोष्ट मला मान्य नाहीं. एकायाचे झोपडे उडून गेले तर तो आपल्या-साठीं दुसरे झोपडे बांधतो. त्याचे शरीर नाहीसे झाले तर त्याचा आत्मा दुसऱ्या शरीराचा शोध करू लागतो. त्याचप्रमाणे शरीर जमिनींत पुरले गेल्यानंतर आत्मा त्याच्याभोवतीं जजमेंट-डे ( अखेरचा न्यायाचा दिवस ) पर्यंत लोंब-कळत राहातो हाही विचार मला मंजूर नाहीं. त्या जजमेंट-डे च्या दिवशीं म्हणे त्याला न्यायासनासमोर उभें करण्यांत येऊन त्याने केलेल्या गुन्ह्यांचा निवाढा केला जातो—नव्हे, आत्मा ताबडतोब आपल्यासाठीं दुसरी काया शोधून काढतो.”

“ म्हणजे मनुष्य हा जो अमरत्व पावण्यासाठीं घडपडत आला आहे त्याचाच हा एक दुसरा प्रकार आहे म्हणायचा ! ” मी विचारप्याचे धार्ष्य केले. “ या

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

सगळ्या गोष्टींच्या मुक्काशी नेमल्या माणूस मरणास भीत असतो हेच सत्य आढळून येत नाही का ?” टॉललस्टॉय हे आपल्या जीवनाच्या अखेरपर्यंत अधार्मिकच राहिले पण अखेरी अखेरीस त्यांना मरणाची भीति वाढू लागली.

“ मला मरणाची भीति वाटत नाहीं.” गांधीजी मुहाम जोर देत म्हणाले. “ मरण आलं तर सुटका झाली या विचारांत मला समाधानच वाटेल. पण मरण म्हणजे माझा अंत आहे असें समजाऱ्यास मात्र मी तयार नाहीं. मला यासाठी पुरावा देतां येणार नाहीं. मेलेल्या माणसाचा आत्मा आपल्यासाठी दुसरी काया शोधीत असतो हैं सिद्ध करण्यासाठी लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. यासाठी पुरावा पुढे करणे शक्य आहे असें मला वाटत नाहीं. पण माझा त्यावर विश्वास आहे.”

म्हणजे हैं असें आहे. हा कांहीं विवाय विषय नव्हे हैं मला माहीत होतें, पण माझे विचार पुढे मांडावे असें वाटले म्हणून मी पुनः म्हणालों.

“ आपल्याला अमरत्व मिळावें म्हणून प्रत्येकजण घडपड करीत असतो. फरक इतकाच कीं कोणाला वाटतें कीं आपण आपल्या चिरंजिवांच्या रूपानें अमर रहात असतों किंवा आपल्या कृतीनें अमरत्व पावत असतों, तर कांहींना असें वाटतें कीं आपण जनावरांच्या किंवा इतर प्राण्यांच्या कायांतरित स्थिरीत अमर रहात असतों. कांहीं लोकांच्या कृति चिरकाल टिकणाच्या असतात म्हणून ते चिरकाल जिवंत रहातात असें आपण समजतों. पण आपल्या कृतीतील अमरत्वापेक्षां आपल्या स्वतःच्या अमरत्वावर एखाद्याचा विश्वास असेल तर तो मात्र मरणाच्या भीतीपासून उत्पन्न झालेला आहे असें समजले पाहिजे किंवा तो मायेच्या भ्रमांत सुखाचा शोध करीत असला पाहिजे.”

गांधीजींनी अत्यंत सुंदर इंग्रजी गद्यभाषेत मोर्ड्या जोमानें आपल्या विचारांच्ये पृथक्करण केले. ते नेहमींच अत्यंत सुंदर व विटिश विश्वविद्यालयांतल्या उच्चार पद्धतीनुसार इंग्रजी भाषा बोलतात.

मी म्हणालों, “ विद्यार्थी मला असें सांगतात कीं आजकालची हिंदुस्थानांतीलू पिढी उच्चवर्णीय हिंदु किंवा अस्युश्रूय किंवा हिंदु व मुसलमान असा भेदभाव करीत नाहींत—व त्यांचा कोणत्याच धर्मावर विश्वास नसतो. “ यापैकीं पहिला भाग बरोबर आहे,” त्यांनी कबूल केले. “ पण हिंदुइस्म हा कांहीं धर्म नव्हे. विद्यार्थी धार्मिक

जून ७, १९४२

पूजाअर्चा करीत नसतील. पण हिंदुइङ्गम म्हणजे जीवन आहे. तो जीवनाचा एक प्रकार आहे. जे कोणी धार्मिक पूजा वैगैरे विधी करीत नसतील ते असल्या विधी करणाऱ्या-पेक्षां या हिंदुइङ्गमच्या अधिक निकट आहेत.” “अस्वश्यतेसुळे मला अस्तंत व्यथा होते” ते म्हणाले; “पण स्वतंत्र हिंदुस्थानला या बाबतींच चांगलेंच कार्य करतां येईल. असे मला वाटते.” यावरून बोलतां बोलतां ते आपल्या आवडत्या विषयावर आले. आणि तो म्हणजे ब्रिटिशांना इथून निघून जाण्याचे आव्हान होय. तसें पहातां तें एक प्रकारचे आव्हानच नव्हतें का? ते इथून गाशा गुंडाळून निघून जातील तर त्यांची आत्मशुद्धि होऊन जगाला निराळें स्वरूप प्रांत करून देण्याच्या कामीं ते अधिक लायक ठरतील. नाहीं तर त्यांची प्रत्येक किया म्हणजे निव्वळ द्वोंग आहे असे म्हणावें लागेल. या सुमारास आम्हीं बोलत बोलत गांधीजीच्या झोपडीपर्यंत येऊन पोहोचलें होतों. मी त्यांची आतां रजा घेतली.

नरेंद्र देव-एक समाजवादी पुढारी-हे गांधीजीच्या झोपडीशेजारीच एका मांडवांत रहातात, व ते भलेमोठे सिलोनीज यृहस्थ आरण्यकम् हे आज सकाळी माझ्या झोपडींत आले आणि त्यांनी फॅसिझम व इम्पीरियालिझम यांवर वादविवाद करण्यास सुरुवात केली. हिंदुस्थानामध्ये वारंवार आपल्याला ब्रिटिश फॅसिझम पाहण्यास मिळतें असें त्यांचे म्हणणे आहे. पण त्यांना जर्मन फॅसिझमविषयीं फारशी ऐकीव किंवा प्रत्यक्ष कांहींएक माहिती नाहीं. होय. दुष्क्रियान लोकांना नात्सीवाद किती भयंकर स्वरूपाचा आहे याची कल्पना आहे पण जनतेला त्यांच्याविषयीं कांहींएक माहिती नाहीं. “प्रिन्स ॲफ वेल्स” आगबोट बुडविली गेली याचे जनतेला मोठें कौतुक वाटतें, आणि “रिपल्स” सुद्धां. ब्रिटिश आरमाराचा हिंदुस्थानांतील ब्रिटिश सरकारला मोठाच आधार होता. ब्रिटिशांच्या अतिपूर्वेकडे झालेल्या अनेक पराभवां-मुळे जनतेच्या मनांवर आश्रयाने पगडा बसविला होता. आरण्यकम् म्हणाले की जपानी आत्मघातकी वैमानिक ( Suicide pilots ) ब्रिटनच्या लढाऊ जहाजावर हिरीरीने तुटून पडत असतात. पण ब्रिटनची तसें करण्याची मुळींच छाती नाहीं. ब्रिटनपाशीसुद्धां आत्मघातकी वैमानिक आहेत असें मी त्यांना सांगितले. पण आपण त्याविषयीं कधीहि ऐकले नसन्याचे त्यांनी बजावले. ब्रिटिश रॉयल एवर फोर्समधील स्वोर्डफिश ( तलवार मासा ) वैमानिकांनी ग्रासेनाउ व शॉर्नहोस्ट या जर्मन लढाऊ जहाजांवर तुटून पडून इंग्लिश चॅनेलमधून खुशाल वावरणाऱ्या या-

## गांधीर्जीच्या सहवासांत एक आठवडा

लढाऊ जहाजांचा चळाकाचूर उडविला ही हकिकत मी त्यांना सांगितली. हे वैमानिक जपानी वीरांप्रमाणेंच मृत्युलूल आव्हान देण्यास कधीही कचरत नसतात, असें मी त्यांना समजावून सांगितलें. जगांतील प्रत्येक सशस्त्र सैनिकांत असले वीरशिरोमणी असतातच, मी म्हणालो; आणि लोकसत्ताक राष्ट्रांतही अशा वीरांची मुळींच वाण नाही असें दिसून येते असें माझे मत मी प्रतिपादिले.

आमचे संभाषण संपल्यानंतर मी समारोप केला की हिंदी फॅसिस्ट विरोधी लोकांना दोन आघाडीवर लढाऱ्याची आवश्यकता आहे. एक गटराष्ट्रांच्या विस्तृ आणि दुसरे ब्रिटिश साम्राज्यशाही विरुद्ध ( British Imperialism ).

“एका आघाडीवरसुद्धां लढाऱ्याची जिथे मारामार तिथे दुसन्या आघाडीची गोष्टच कशाला ? ”

“आमच्यापाशीं शळाक्खे नाहीत,” देव म्हणाले, “म्हणून आम्हांला जपान-विरोधी युद्धांत लढतां यावयाचे नाही. ब्रिटिशांनी मुद्दामच आम्हाला निःशळ ठेविले आहे. शिवाय आम्हाला पायाखालीं तुडविणाऱ्या बाजूंने लडणे मोठे कठीन आहे. ते आम्हाला सशस्त्र करण्यास नकार देतात. आणि ते आम्हाला स्वातंत्र्य देण्यासही नकार देतात.”

डॉ. दासच्या पुतणीचा एक सोठा चलाख मुलगा आहे सहा-एक वर्षांचा. तो नेहमीं पाहुण्यधराच्या आवती-भोवतीं खेळत असतो. त्याला इंग्रजीचे थोडे शब्द येतात. तूं आपल्या संवगळ्यांबरोबर कोणत्या भाषेत बोलत असतोस असा मी त्याला प्रश्न केला. मी बंगालीत बोलत असतो असें तो म्हणाला. त्याला हिंदी येते नि गुजराती पण येते. आश्रमांतलीं बहुतेक सारीं मुळे दोन किंवा तीन भाषा बोलतात.

देव व आरण्यकम् हे निघून गेल्यानंतर थोड्या वेळानें राजा नांवाचे गृहस्थ मला भेटण्यासाठी आले. ते हिंदू असून त्यांनी फेंच बाईशीं लग्न लावले आहे. किती तरी वर्षे ते फ्रान्समध्ये राहिले होते, आणि त्यांचे फेंच त्यांच्या इंग्रजीपेढां किती तरी छान होते. त्यांचा चेहरा सुंदर असून हॉलिचुडमध्ये सहज शोभण्यासारखा आहे. त्यांचे केस कानाजवळील गालावर खूप खालपर्यंत आलेले असून त्यांच्या कमानदार भुंवया त्यांच्या काळ्याभोर डोळ्यांवर लोंबकळ्यासारख्या दिसतात. ते फ्रान्सच्या दुःस्थितीविषयीं बोलत होते. आपला पूर्वींचा उत्साह पुन:

जून ७, १९४२

आप व्हावा म्हणून ते गांधी आश्रमांत किंती तरी आठवडे रहात होते. ते स्वतः मुसलमानांच्या संगतींत वाढले असून त्यांचे शिक्षण सुद्धां मुसलमानी शावेतच झाले होते. हिंदूंच्यापेक्षां मुसलमानांमध्ये अधिक पोरुष्य आहे असें त्यांचे म्हणणे आहे. ते अधिक चलवळे ( Dynamic ) असून ते अधिक क्रांतिकारक असतात. अर्धाअधिक हिंदी कम्युनिस्ट गट हा मुसलमानांचा बनलेला आहे. हिंदुस्तानचे अत्यंत थोर कवि हे मुसलमानच आहेत. हिंदू हा अगदी निरुपद्रवी, गरीब व कमी कल्पक आहे. हिंदू व मुसलमान यांच्यामध्ये वैशम्पेद नस-तांना त्यांच्या वैयक्तिक स्वभावगुणांत हा विलक्षण फरक कां आढळून यावा असा मी प्रक्ष केला. “त्यांच्या खाद्यमुळे ?” मी विचारले. त्यांच्या जीवनाकडे पहा-प्याच्या दृष्टींतच फरक आहे असें त्यांनी सांगितले. मुसलमानांना जीवन हें सुखमय आहे असें वाटते. खाद्य हें कारण असून शकणार नाही. कारण उत्तरेकडे हिंदुसुद्धां मांसाहार करतात. मुसलमान डुकर खात नाहीत पण गाई खातात. “हिंदू,” ते सांगूं लागले. “हा नेहमीं विचारमग असतो. त्याची स्मरणशक्ति दांडगी असते, व्यापारांत तो मोठा पटाईत असतो. पण तुम्हांला जर जिवाची चैन करायची असेल, चमचमीत जेवायचे असेल, नाचरंगांत दंग व्हायचे असेल तर” त्यांनी मला उपदेश केला, “एखादा मुसलमान गांठा !”

आज दुपारच्या जेवणाच्या वेळीं गांधीजी खूप खुर्षीत होते. ते जेवणघरांत आले व दोन लहान गोजिरवाण्या मुलांकडे डोक्ले मिचकांडू लागले. त्यांची वये फार झाले तर दोन किंवा तीन वर्षांचीं असावीत. ते अगदीं शांतपणे दाराच्या ज्वल्च आपले ताट वाहून येण्याची वाट पहात बसले होते. गांधीजींनी खालीं बसण्याच्या अगोदर प्रत्येकाची कांहीं चेष्टा चालविली होती, व ते स्मित करीत होते किंवा मोठ्यानें हंसत होते. आम्हीं जेवण्यास सुरवात केल्यानंतर बॅटलकीक-मिशिगन येथील डॉ. केलोगची ओळख आहे का असा त्यांनी मला प्रश्न केला. केलोग फुड कंपनीची मला माहिती असत्याचे मी सांगितले, पण डॉ. केलोगची नाही. अन्न या विषयावर त्यांच्यादीं पत्रव्यवहार केल्याचे गांधीजींनी सांगितले. पण गांधीजी म्हणाले, “नेहमीं असें होते पहा कीं माणसांना परकी लोकच स्वदेशाच्या लोकांपेक्षां अधिक ओळखीत असतात. लायपतिसा शहरांत एक कूने नांवाचे अन्नतज्ज रहात असत. त्यांचीं सारीं पुस्तके मूळ जर्मनमधून हिंदुस्थानांतील

## गांधीजीच्या सहवासांत एक आठवडा

बहुतेक भाषांत भाषांतरित झालीं होतीं, आणि त्यांच्या शेंकडों आवृत्त्या पण निघाल्या होत्या. पण मी या कूने नांवाच्या गृहस्थाचा लायपतिसश येण्ये तपास करण्यासाठी एका मित्राला पाठविलें असतां मला आढळून आले कीं या नांवाच्या गृहस्थाला कोणीही ओळखीतमुळ्यांदा नव्हते. आणि खूप खटपट केल्यानंतर या गृहस्थांचे चिरंजीव आम्हाला भेटले. कूने स्वतः कधीच मरून गेले होते.”

आश्रमामध्ये तुम्हाला पोटभर अन्न मिळतें कीं नाहीं, असा मला गांधीजींनी प्रश्न विचारला. मी कधीच उपाशी नसतो असें मी उत्तर दिले पण येथील अन्नांत बदल नसतो व नजर व चव यांचें जेवणांत अत्यंत महत्त्व असतें असें मीं त्यांना सांगितले. “मी जें अन्न आतांपर्यंत इथें खात आलों तें अगदीं तेंच तेंच असलेले मला आढळून आले.” मी तकार केली, “मी तुमच्या अन्नावर चांगली सडकून टीका करणार आहें.”

याचवेळीं जवाहिरलाल नेहरू आंत आले. त्यांनी अंगांत एक पांढरे शुभ्र खादी कुडतें घातले असून त्यांचा चेहरा अत्यंत सुंदर व हंसरा होता. लोकांचें त्यांच्यावर किती विलक्षण प्रेम होतें हें कोणाच्याही सहज लक्षांत येण्यासारखे होतें. ते माझ्या शेजारीं जास्तीवर बसले व आपल्या हातांनीं हिंदी पद्धतीनुसार भोजन करू लागले. याचेळीं मला पैरिसच्या एका अत्यंत फँशेनेबल रेस्टॉरांमध्ये आस्हीं दुपारचें जेवण घेतले होतें त्याची आठवण झाल्याशिवाय राहिली नाहीं.

दुपारच्या जेवणापूर्वी नेहरूनचें गांधीजीशीं थोडेसें संभाषण झाले होते. कांहीं वेळानें गांधीजी माझ्याकडे वळले व म्हणाले कीं उद्यां मला जवाहरलालशीं बोलायचें असल्यानें—सोमवार हा त्यांचा मौन दिवस असतो,—सोमवारीं सर्वंद दिवस मौन धारण न करतां आज दुपारपासूनच मौन धारण करण्याचें मी ठरविले आहे. पण त्यामुळे माझ्या दुपारच्या एका तासाच्या मुलाखतींत व्यत्यय येत असल्यानें ते दुपारीं २ वाजून ४० मिनिटांनंतर मौन स्वीकारतील, आणि माझ्याशीं दीड ते अडीच वाजेपर्यंत वादविवाद करतील, असें त्यांनी मला कळविले.

दुपारचें जेवण झाल्यावर मी व नेहरू पाहुणधरांतल्या समोरासमोरच्या आपापल्या खाटेवर बसलों. तेसुद्धां याच ठिकाणीं उत्तरले होते. आस्हीं एक धंटाभर जगांतील एकूणएक गोष्टीविषयीं बोललों. एका बाबीसंबंधीं ते म्हणाले—“या

जून ७, १९४५

हिंदुस्थानांत अत्यंत घृणा उत्पन्न करणाऱ्या गोष्टीहि आहेत, आणि अत्यंत उमद्या गोष्टीहि आहेत. तुम्हांला हव्या असतील त्या गोष्टी तुम्ही उचला.” “नाही” मी म्हणालो. “दोन्ही घेतलेल्या वन्या.” गांधीजींशीं एक तास संभाषण करण्यासाठी नेहरूनीं मला साडेवारा वाजतां सोडले. मी गांधीजींच्याकडे गेलो तेव्हां नेहरू तेयेंच जमिनीवर बसलेले होते. त्याच्या चेहऱ्यावर उदासीनता पसरली होती. मी त्यांच्या शेजारीच जाऊन बसलो. गांधीजींनी माझ्याकडे वळून “बरं मग” या शब्दांनीं वोलण्याविषयीं मला सूचना दिली !

विटिश कायदा व विटिश राजकीय आचार यामुळे पार्लमेंट व राजा यांमध्ये अत्यंत जवरदस्त सत्ता असलेली मध्यवर्ती शक्ति असते, त्याच्या उलट अमेरिकन राजपद्धतींत फेडेरेशनचें (संयुक्त संस्थानांचें) तत्त्व मान्य केलेले आहे, या गोष्टीवर टीका करून माझ्या मुलाखतीला मी मुख्यात केली. “आपल्याला असें नाहीं कां वाटत ?” मी विचारू लागलों “की हिंदुस्थानमध्ये विलक्षण विषमता असल्यामुळे तुम्हांला राजेमहाराजांना व मुसलमानांना मान्य होईल अशा संयुक्त संस्थानांच्या घटनेचाच अवलंब करावा लागेल असें ?”

“अमुक एकच संघटना आम्हांला सोइस्कर होईल असें निश्चयात्मक रीतीनें सांगण्याची आज माझी तयारी नाहीं,” त्यांनी कबूल केले. “आधीं विटिश इथून निघून गेले पाहिजेत. त्यानंतर आम्हीं काय करू याविषयीं आतां तर्के करीत चासप्याची आवश्यकता आहे असें मला वाटत नाहीं. विटिशांनी इथून गाजा गुंडाळला कीं धार्मिक अल्पसंख्यांकांचे तंटे आपोआप नाहीसे झालेले दिसतील. समजा विटिश इथून निघून गेले नि इयें अंधाधुंदी माजली, तर या अंधाधुंदींतून अमुक एक प्रकारचीच शासन-पद्धती निर्माण होईल, असें निश्चयात्मक मला सांगतां येणार नाहीं. तुम्हांला स्वतःला काय आवडेल असें जर मला कोणी विचारलें तर मी मध्यवर्ती शासनपद्धतीपेक्षां संयुक्त संस्थानपद्धतीच अधिक पसंत करीन. कोणत्यातरी प्रकारची संयुक्त संस्थानपद्धती अस्तित्वांत येणार खास. पण संयुक्त राज्यघटना (Federation) येवो वा न येवो, या प्रश्नाबद्दल माझ्या मनाला विलकुल त्रास होत नाहीं, या माझ्या उत्तरानें तुम्हांला समाधान होईल अशी मला आशा आहे. कदाचित् तुमची घोटीव सांच्याची मनोरचना या माझ्या विचारांना हंसतही असेल ! आम्ही निःशब्द झालेले, व शेकडों वर्षे परकी

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

राजांच्या अंकित झालेले कोण्यावधि लोक निश्चित केलेल्या सत्याग्रह चळवळींत यश संपादूं शकणार नाही असेही कदाचित् तुम्हांला वाटत असेल.”

“नाही,” मी म्हटले. “मला असें नाहीं वाटत. “इतिहास झापाऱ्यानें पुढे जात आहे आणि थोड्या दिवसांत तुम्हीं चीनप्रमाणे स्वतंत्र व्हाल अशी मला खात्री वाटते. तुम्हीं कित्येक वर्षांपूर्वी सुह केलेल्या झागऱ्याला असलीं गोड कळे आल्याशिवाय रहाणार नाहीत.” “मला चीनच्या सारखें स्वातंत्र्य नको आहे.” ते विशेष जोर देत म्हणाले. “आजमुद्दां चीनची फारच असहाय्य स्थिति आहे मग चियांग कायशेक त्याच्यासाठी कितीही धडपड करीत असोत. चीननें कितीही शौर्य गाजविले किंवा या महायुद्धांत त्यानें आपल्या सर्वस्वाचा होम जरी केला तरी तो चीन देश पूर्णतया स्वतंत्र नाहीं. चीननें इंग्लंडला व अमेरिकेला म्हणायला तयार असले पाहिजे कीं, ‘तुमच्या मदतीशिवाय आम्हीं आमच्या पायावर उमें राहूनच हें आमचें स्वातंत्र्ययुद्ध जिंकण्यास सिद्ध होऊ.’ यालाच मी स्वातंत्र्य म्हणेन.”

“चियांगशीं झालेल्या मुलाखतीविषयीं आपलें काय मत झाले,” असें त्यांना मी विचारले.

“फार छान !” त्यांनी उत्तर दिले.

“त्यांचें काय म्हणणे होतें हें आपल्याला समजले नाहीं,” मी हंसत हंसत म्हणाले, “आणि आपलें काय म्हणणे होतें हें त्यांना समजले नाहीं.”

“त्यांचें म्हणणे ओळखणे बरेच कठीं आहे खरें.” गांधीजींनी कवूल केले. “कदाचित् भाषेच्या अडचणीमुळेही तसें असण्याचा संभव आहे. मादाम चियांगच्या मध्यस्थीनें आम्हाला बोलावें लागत होते. पण फक्त भाषेचीच अडचण होती असें मला वाटत नाहीं.”

“अर्थातच चीन पूर्णपणे स्वतंत्र नाहीं,” मी पुनः त्या विषयाकडे वक्तव्य म्हणाले, “पण स्वातंत्र्य कांहीं एका दिवसांत मिळत नसतें. या महायुद्धांतूनच अर्थात् आम्हीं हें युद्ध जिंकले तरच-चीन देशाला स्वातंत्र्य प्राप्त करून घेतां येईल. आशियाचें शतक जवळ येत चालले आहे असें वाटते. भावी दहावीस वर्षात हिंदुस्थान आणि चीन यांना आपला अत्यंत उज्ज्वल इतिहास निर्माण करण्याची सुसंधी मिळणार आहे. पण ब्रिटिशांना हें समजत असावें याचे चिन्हमुद्दां मला दिसत नाहीं अद्यापी. तुम्हीं सांगतां तसे ते हिंदुस्थान सोडून जाणार

नाहींत. त्यांना जसें सिंगापूर नि मलाया या ठिकाणीं आपल्या शब्दाव्वांनीं आपले संरक्षण करितां आले नाहीं तसें त्यांना आपल्या अक्लदुषारीने ते हिंदुस्थानांत आपले स्वतःचे संरक्षण करूं शकतील असे मला वाटत नाहीं. मी कोणत्याही तन्हेने चीनबद्दल टीका करीत नाहीं याबद्दल आपली खात्री असूं या, गांधीजी विशेष जोर देत म्हणाले. “मला फक्त एवढेचे सांगवयाचे होतें कीं आम्हाला चीनचे अनुकरण करायचे नाहीं. आज जी चीनची दुर्दशा (अवस्था) झाली आहे तशी हिंदुस्थानची व्हावी अशी माझी इच्छा नाहीं. आणि त्याचसाठीं मी मुक्तकठाने सांगतोय कीं इथें आम्हाला विटिश नि अमेरिकन सोल्जर नको आहेत. मला जपानी किंवा जर्मन सोल्जरसुद्दां इथें नको आहेत. रोज रेडियोवरून जपानी ध्वनिक्षेप करीत आहेत कीं, आम्हाला हिंदुस्थान आमच्या काळूंत ठेवायचे नाहीं, आम्हाला फक्त हिंदुस्थानला त्याचे स्वातंत्र्य मिळवून दायचे आहे. आम्हाला त्यांची सहाजुभूतीही नको नि त्यांची मदतही नको आहे. ते मोठे दानधर्मशील आहेत असे मला वाटत नाहीं. आम्हाला कोणाही परक्याचे राज्य हिंदुस्थानांत नको आहे. आतां मी उतावला होते चाललों आहें. मला यापुढे फारशी वाट पहातां येणे शक्य नाहीं. चीनपेक्षांही किंवा इराणपेक्षांही आमची स्थिति फार वाईट आहे. मला कॅंग्रेसची खात्री करून देणे शक्य नाहीं. कॅंग्रेस पक्षांतले अधिकारी कदाचित् त्यासाठीं सर्वस्व अर्पण करण्यास तयार होणार नाहींत. ( हे बोलत असतांना गांधीजी सूचकपणाने नेहरूच्याकडे विशेष लक्ष लावून पहात होते. ) तरीसुद्दां मी आगेकूच करून जनतेला माझे म्हणणे समजावून सांगेन. पण कांहीही झाले तरी आम्हीं यापुढे पड खाणार नाहीं. आम्हीं अशी एक जागतिक योजना तयार करूं कीं सारी दुनिया आश्वर्याने थक होऊन जाईल. तुम्हीं आपले पूर्वग्रह क्षणभर बाजूला ठेवून माझी कायदेभंगाची नवी योजना योग्य आहे किंवा नाहीं याविषयीं अंमल विचार करून पहा. आणि त्यांत कांहीं दोष असले तर मला ते दाखवून या. ( याचेवीं मला असे वाटतें कीं जरी ते माझ्याशीं बोलत असले तरी त्यांच्या म्हणण्याचा सारा रोख नेहरूना उद्देशूनच होता आणि आजच्या या वादविवादांत गांधी आणि नेहरू यांना एकमेकांचे म्हणणे पटलेले होतें असे मला दिसले नाहीं. ) म्हणजे मग तुम्हाला घामच्या कार्याला मदत करतां येईल, आणि थोडेसें खुलवून सांगायचे म्हणजे

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

लेखक या नात्यानें तुम्हांला अधिक कामगिरी करून दाखवितां येईल. आजकाल हिंदुस्थानांत निर्माण होणारें साहित्य अगदीं निर्जीव अतःएव अगदीं निस्पयोगी आहे. त्यांत स्वतःचे असें फारच थोडे असतें. तें सारें एका साच्यांचें आहे. या विचारप्रणालींतून बाहेर या असें माझे म्हणणे आहे. मी ज्या भाषेत माझे विचार मांडणार आहें त्याचा तुम्हीं खोल जाऊन विचार करा; तें अंमळ कठीण आहे हें मला कवूल आहे. तुम्हीं इथे आलांत ते तुमच्या सांच्या ऐश्वर्य, विद्रृता, संस्कृति, आणि ब्रिटिश व अमेरिकन सदाचारसंपन्नतेच्या शब्दाब्धांनी विभूषित होऊन आलां होतात. तुमच्या विचारप्रणालीशीं आमचे विचार समरस होणार नाहीत, ते तुम्हांला समजणार नाहीत हें मला समजतें. पण त्या ठराविक साच्यांच्या विचारप्रणालीच्या चाकोच्यांतून तुम्हाला बाहेर पडतां आले नाहीं तर तुमचे सेवाग्रामवील दिवस वाया गेले असें मला वाटेल. ”

“ होय, ” कांहीं वेळ थांवून मी म्हणालौ. या एवढ्या अवधींत माझ्यासाठीं गांधीजी काय म्हणाले होते नि नेहरूंच्यासाठीं काय म्हणाले होते याची मी मनांतल्या मनांत विलहेवाट लावीत होतों. “ पण आपण जी नवी प्रथा ( New Order ) म्हणतां त्याचा अर्थ मला समजावून सांगाल का ? या नव्या प्रथेविषयी माझे स्वतःचे असे कांहीं ठाम सिद्धांत नसल्यानें मला आपले म्हणणे खोडून काढतां येणे शक्य नाहीं, कीं तें टाकाऊ आहे असेही मला म्हणतां येणार नाहीं. जगाला देण्यासारखे हिंदुस्थानजवळ क्षयापी पुष्कळच आहे, पण भावी घटनांविषयीं आपल्याला काय वाटतें ? ”

“ असें पहा ! ” गांधीजी सांगू लागले, “ सांच्या अधिकारसूत्रांचे केंद्र हें सध्यां दिल्लीला आहे, किंवा कलकत्त्याला किंवा सुंबर्ईला आहे म्हणजे सारी सत्ता मोठ्या शहरांत केंद्रीभूत झालेली आहे. ती सारी सत्ता हिंदुस्थानांतील सात लाखांपैकीं एकूण एक खेड्यांतून एकसारखी वांटली गेली पाहिजे असें माझे मत आहे. त्याचा अर्थच असा कीं त्या सत्तेचा पूर्ण अंभाव होय. सरळ भाषेत सांगायचें म्हणजे आज जे इंग्लंडच्या इंपीरियल बँकेत सात लाख डॉलर्स अनामत ठेवण्यांत आलेले आहेत ते काढून घेऊन येथील सात लाख खेड्यांतून ते वांदून दिले जावेत. म्हणजे दरेक खेड्याला एकेक डॉलर मिळेल आणि मग तो इथे सुरक्षित राहू शकेल. ”

जून ७, १९४२

“ हे सात लाख डॉलर्स ” गांधीजी पुढे सांगू लागले, “ हिंदुस्थानच्या इंपीरियल वँकेत अनामत ठेवलेले हे सात लाख डॉलर्स जपानी विमानांतील एखाद्या वँबने खाक होऊन जातील. पण तेच सात लाख जर खातेदारांच्या कडे वांटले मेळेले असले तर कोणालाही तें द्रव्य अपहरण करतां येणार नाही. अर्थात त्यासुके आपोआपच या सात लाख युनिटसमध्ये ऐच्छिक सहकारिता उत्पन्न होऊन शकेल. ऐच्छिक सहकारिता, नास्तीपद्धतीने निर्माण केलेली सहकारिता नव्हे. या ऐच्छिक सहकारितेसुके खरे स्वातंत्र्य प्रस्थापित होईल व त्यायोगे नवी प्रथा—सोनिहएट रशियांतील नव्या प्रथेच्या पेक्षां किंती तरी पटीने उच्च दर्जाची—निर्माण होऊन शकेल. कोणी म्हणतात कीं रशियांत भयंकर निर्देयता आहे म्हणून. पण ती खालच्या वर्गांच्यासाठी व दलितांच्या हितासाठी दाखिली जात असल्याने ती फार चांगली आहे असे म्हणतात. माझ्या दृश्याला त्यांत चांगले असे कांहींच दिसत नाहीं. कधीं काळीं याच निर्देयतेपासून अशी कांहीं भयंकर स्वरूपाची अराजकता निर्माण होईल कीं आतां-पर्यंत जगात ती कुठेही पहायला मिळाली नसेल. पण ही अराजकता आपण इथे टाळूं शाळूं अशी मला खात्री वाटते. पुढील हिंदी समाजाचे स्वरूप कशा प्रकारचे होईल याची कल्पना करणे माझ्या आंवाक्याबाहेरचे आहे, हें मला कवूल करायला पाहिजे. पण मी सांगितली या प्रकारची पद्धती हिंदुस्थानांत प्रचलित होती. तिच्या-मध्ये कांहीं दोष असले पाहिजेत खास. नाहींतर मोंगलांच्या व ब्रिटिशांच्या अंमला-खालीं ती खचली नसती. पण माझी अशी समज आहे कीं त्या पद्धतीचे कांहीं अंश अद्याप बाकी राहिलेले आहेत; कांहीं असले तरी ब्रिटिश सतेच्या घातुक दबावाखालीं-सुद्धां त्याचीं मुळे अद्यापी जिवंत आहेत. ब्रिटिश राजसत्ता हिंदी लोकांच्या हातांत येईल तेव्हां एकाएकीं पाऊस पडल्याप्रमाणे हीं दवून बसलेली मुळे एकदम जोमाने तरारून वृक्षरूपानें बाहेर येतील. पण हा वृक्ष कोणते स्वरूप धारण करील हें मला आतां सांगतां येणार नाहीं. दुदैवाने, अहिंसावृत्तीचे वारे आतांशा फारसे वाहतांना दिसत नसले तरी गेल्या पंचवीस वर्षांत नवचैतन्य निर्माण करण्यासाठी केलेली कष्टाची कामगिरी अगदीच वाया गेली असे माझ्याने म्हणवत नाहीं. ही नवी प्रथा प्रस्थापित करण्यासाठी कॅप्रेस पार्टीच्या प्रभावाचा व मुस्लिम लीग पार्टीच्या प्रभावाचा अत्यंत उपयोग होईल अशी मला खात्री वाटते. ”

ही जी सात लाख डॉलर्सची कल्पना सांकेतिक स्वरूपांत आपण मांडली

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

तिचा आपण खोलपणे विचार करा, असें मी सुचविले. “ समजा इंप्रियल बॅके-मधून एकेक डॉलर परत येऊन तो आपल्या खेड्याला मिळाला तर तें खेडें त्याचा कसा उपयोग करून घेईल ? ” मी प्रश्न केला.

“ एक गोष्ट घडून घेईल ” गांधीजी म्हणाले. “ आज कोणाही हिस्सेदाराला ( शेअर होल्डर ) कांहीं फायदा मिळत नाहीं. मधले लोक तो खाऊन जातात. शेतकी जर आपल्या डॉलर्सचे मालक झाले तर त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते त्याचा उपयोग करून शकतील. ”

“ शेतकी हा पैसा जमिनीत पुरुन ठेवीत असतो, ” मी सुचविले.

“ ते आपला पैसा जमिनीत पुरुन ठेवणार नाहीत, ” गांधीजी म्हणाले. “ कारण त्यांना जिवंत रहायचें आहे. ते आपला पैसा घेऊन आपल्या बॅकेकडे जातील व बॅकेच्या सलग्याने त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते आपल्या पैशाचा विनियोग करतील; ते मग पवनचक्रव्यापारात वांधोत कीं वीज निर्माण करोत, कीं त्यांना वाटेल तें ते करोत. मध्यवर्ती राज्यव्यवस्था निर्माण होईल खरी पण त्या सरकारला लोकांच्या इच्छेनुसार राज्यसूत्रे हलवाऱीं लागतील व त्यांच्या इच्छेच्या बळकट पायावरच तिची इमारत रचली जाईल. ”

“ मला वाटतें ” मी म्हणालो, “ कीं मध्यवर्ती सरकार नवे नवे कारखाने निर्माण करील व औद्योगिक दृष्ट्या देशाची चांगलीची भरभराट होईल. ”

“ पण मध्यवर्ती सरकार म्हणजे ब्रिटिश सैन्याच्या दबावाखाली सूत्रे हलविणारे सरकार नव्हे, असले चित्र तुम्हीं आपल्या डोक्यापुढे आणा, ” गांधीजी बजावून सांगूं लागले. “ आणि ब्रिटिश सैन्याच्या आधाराशिवाय जर आमचें मध्यवर्ती सरकार बळकट राहिले तर तीच नवीन प्रथा समजायची. हें एक ध्येय आहे, आणि हें ध्येय साध्य करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले गेले पाहिजेत. हें ध्येय कांहीं काल्पनिक स्वरूपाचें नाहीं, तें सुसाध्य आहे. ”

“ मला अगदीं कवूल ” मी म्हणालो. “ दहा वर्षाखालीं मी ही गोष्ट कवूल केली नसती, पण मला रशियांत व इतर ठिकाणी जे अनुभव आले त्यावरून मला असें वाढू लागले आहे कीं ज्या ठिकाणीं वैयक्तिक स्वातंत्र्याला मूठमाती दिलेली आहे असें एखादें जबरदस्त राष्ट्र निर्माण झालें तर जगावर भयंकर

जून ७, १९४२

प्रसंग ओढवेल. खरोखरी भांडवलशाही आर्थिक-योजनेसुळे सरकारच्या हाती आर्थिक बाबतींत ढवळाढवळ करण्याची सत्ता दिलेली आहेच. यासुळे सरकारच्या हाती अधिकच सत्ता आलेली आहे. अशा या सरकारावर नियंत्रण करूं घालायचे व अधिकारसूत्रे समतोल करूं ठेवायची हे प्रश्न पुढील पिढीला अगोदर सोडवावे लागतील. आतां एक प्रश्न उत्पन्न होतो. अत्यंत प्रबळ सत्ताधारी राज्यांत वैयक्तिक स्वातंत्र्याचें रक्षण आपण करूं शकतों किंवा नाहीं? दुसरा प्रश्न असा आहे, कीं आंतर-राष्ट्रीय योजनेप्रमाणे राष्ट्रे एकमेकांशी सहकार्य करण्यास तयार होतील काय? किंवा आंतरराष्ट्रीयत्व टाकून देऊन पुनः आम्हीं समरभूमीचे अवलंबन करणार?

“माझा प्रश्न असा आहे” गांधीजी म्हणाले, “कीं या प्रचंड राष्ट्रांना अधिक बलवान होऊं यायचे नाहीं, तर तें करूं साथ्य करतां येईल? म्हणूनच तस मित्रराष्ट्रांनी (Allied powers) फॅसिस्ट राष्ट्रांची पद्धती अनुसाराची असें मला वाटत नाहीं. आणि म्हणूनच तर मी त्यांना सांगतोय कीं ज्याची आज हिंदुस्थान मासाणी करीत आहे तें अगदीं यथायोग्य आहे, असें तुम्हीं जाहीर करा. आपण एवढे उड्डाण करूयां आणि हिंदुस्थानला स्वातंत्र्य देऊन टाकूया, आणि जरुर लागलीच तर हिंदुस्थानांतच हें महायुद्ध चालूं असेतोपर्यंत हिंदुस्थान ठरवील त्या अटीवर इथेंचे राहुंया, नि हिंदी जनतेचे आपल्याला स्वयंस्फूर्त सहकार्य मिळतें कीं नाहीं याचा पडताळा पाहूंया.”

“माझी अगदीं पक्की खात्री आहे,” मी कबूल केले, कीं “आपल्याला स्वातंत्र्य हें मिळालेच पाहिजे. त्यामुळे आपलेही कल्याण होईल व आमचे साच्चांचेही कल्याण होईल. ही गोष्ट नाकबूल करतां येणार नाहीं कीं ब्रिटिश लोकांनी आपल्या साम्राज्याचें रक्षण करण्याची फारशी अव्वल दर्जाची अक्कलहुशारी जगाच्या निर्दर्शनाला आणून दिलेली नाहीं, कीं त्या साम्राज्याची सहानुभूतीही मिळविण्याची खटपट केलेली नाहीं.”

“या गोष्टी तुम्हीं अमेरिकेला जाऊन सांगा,” गांधीजी म्हणाले.

“हो मी जरुर सांगेन,” मी जोर दिला, “पण आपण सांगतां त्या शब्दांत मात्र नव्हे. हल्ळीं आम्हीं (अमेरिका) ब्रिटनला एकूण एक युद्धसमुद्री-दाऱगोला खरीद करण्यासाठी द्रव्यसाहाय्य करीत आहोत. यंदां आम्ही साठहजार विमाने तयार

## गांधीजीच्या सहवासांत एक आठवडा

करीत आहोत. पण १९४३ साली आम्हीं एक लक्ष चाळीस हजार विमाने तयार करणार आहोत. अमेरिका व हिंदुस्थान यांच्या हितसंबंधाविषयी बोलतांना मला हें कबूल करावें लागेल की आणीबाणीचा प्रसंग ( Crisis ) अंमळ अपेक्षेच्या फार आधीं आला, ( सर्वजण हसले ). आज जर आम्हीं दरसाल एक लक्ष चाळीस हजार विमाने तयार करीत असलो आणि युद्धआधारीवर आमचे जर वीस लाख सैनिक हजर झाले तर लंडनमध्ये आमच्या म्हणण्याला विशेष किंमत येण्याचा संभव आहे. आज आशियांत काय घटना घडून येत आहेत याचा ब्रिटनला बरोबर अंदाज नाही. उद्यां कदाचित् अमेरिकेच्या मदतीनें तें कक्षूं लागेल.”

“ आणि म्हणूनच माझे म्हणणे, की—” गांधीजी म्हणाले, “ आणि मी तें अगदीं स्पष्टपणे मांडतों—जोपर्यंत आम्हीं सामोपचारानें ब्रिटनला या गोष्टी पटविण्याची खटपट करीत जाऊ तोपर्यंत त्यांना त्या मुळींच पटणार नाहींत. पण आम्हीं कृती करू लागलों कीं मात्र आमच्या मागण्यांचा न्यायीपणा व उपयुक्ता यांची साक्ष त्यांना पटल्याचिवाय रहाणार नाहीं. ब्रिटिश इतिहास तें आम्हाला सांगतो आहे. कृतीमुळेच त्यांच्या मनावर परिणाम होऊ शकतो आणि म्हणूनच आतां आम्हाला ताबडतोब कार्याला लागले पाहिजे. तूर्ती मला आमच्या जनतेच्या मनावर, लोकमतानुसार निर्माण करण्यांत आलेल्या राष्ट्रीय सरकारची कल्पना पूर्णपणे विविली पाहिजे आणि या कल्पनेत अद्भुत किंवा अशक्य काहीं नाहीं हें सिद्ध करायला हवें. ही माझी कल्पना अहिसेच्या महा तत्त्वाच्या भक्तम पायावर उभारण्यांत आलेली असल्यानें माझ्या ध्येयाचा भक्तमपणा सिद्ध करण्यासाठीं मला अहिंसा तत्त्वाचा अवलंब करण्याची आवश्यकता नाहीं. जरी मी हिंसा-वादी असतों तरी माझ्यापुढे आज तेंच ध्येय उमें असतों. जरी मी हिंसा-वादी असतों तरी मी हेंच म्हटले असतों कीं, ‘ जा, हिंदुस्थान आपल्या युद्धकार्याची प्रस्थानभूमी म्हणून तुम्हीं वापरूं नका पण आज मी स्पष्टपणे म्हणतोय कीं तुम्हाला जर हिंदुस्थान युद्धकार्याची प्रस्थानभूमी म्हणून वापरण्याची आवश्यकता असली तर—तुम्हीं जरूर तिचा तसा उपयोग करा—नाहीं तर दुसरें कोणी तरी ती पटकावून बसेल. आणि गुण्यागोविदानें इथें रहा, कोणाचा घातपात करू नका. मी आणखी याच्याहीपुढे जाऊन असें सांगेन कीं हिंदुस्थान ज्या राज्यपद्धतीला मूर्त्स्वरूप देईल ती जर हिंसावादी ( military minded ) असेल तर ब्रिटिश लोकांना तिच्यापासून मदतही मिळेल.”

जून ७, १९४२

“ समजा ब्रिटिश लोकांनी दबावामुळे तुमचें म्हणणे कबूल केले, ” मी पुढे सांगू लागले, “ तर तुम्हीं तुमच्या सात लाख खेड्यांची प्रजासत्ताक राज्यपद्धती कशी प्रस्थापित कराल ? ”

“ आज मला तुम्हांला माझी कल्पना मसूदाच्या मूर्तस्वरूपांत देतां येणार नाहीं, ” गांधीजी म्हणाले, “ मला ती आजच्या आज मांडून दाखवितां येणार नाहीं. ती कल्पना अद्यापी अनुमानमूलकच आहे (theoretical). लोकांच्या प्रतिनिधी मंडळापुढे त्या कल्पनेवरून तयार केलेला मसुदा मांडला जाईल. एखाद्या स्वप्रसूशीर्णत वावरणाऱ्या ध्येयवादी व्यक्तीच्या डोक्यांतून तयार झालेल्या कल्पनेला फारशी किंमत येणार नाहीं. ”

“ ठीक तर, ” मी म्हणाले, “ या कल्पनेचें अंतरंग न समजप्याइतका कांहीं मी मढू डोक्याचा नाहीं. हातविणीची खादी किती अमोल आहे याची मला चांगली कल्पना आहे. ”

“ पण तुम्हाला भाज्यांची किंमत कुठें कळते आहे ? ” गांधीजी म्हणाले.

“ मला दुपारच्या जेवणाला व रात्रीच्या जेवणाला त्याच त्या भाज्या असलेले आवडत नाहीं ही गोष्ट खरी आहे. ” ते हंसले व आम्हीं सारेजण हंसलो. आमचें जेवण संपूर्ण आम्हीं उठलो.

पाहुणघरांतल्या एका खोलीत मी व नेहरू आज दुपारचे तीन तास विचार-विनिमय करीत बसलो होतों. ते आपल्या खाटेवर मांडी घालून बसले होते नि मी त्या खोलीतल्या एकव्या खुर्चीवर बसलो होतों. आम्हीं मानवीसौख्य, संस्कृती, समाजाची सुधारणा कशी करतां येईल कीं ज्यामुळे मानवी जीवन अधिक सात्त्विक बनू शकेल, अमेरिका, रशिया, हिंदुस्थान या विषयांवर खूप खूप खल केला. ते जेवढे पूर्वीं सोनिहेटच्या बाजूच्ये होते तेवढे ते आज नाहीत. पण ते चीनचे विलक्षण पक्षपाती आहेत आणि आज ते गांधीजींच्या बरोबर चीनविषयीं बरेंच बोलत होते. त्यांच्या वादविवादांत वरीच देवघेव (give and take) होऊन गांधीजी नेहरूना आपल्या मताकडे खेंचून नेतील व कायदेमंगाच्या चळवळीच्या आवश्यकतेविषयीं त्यांचें मन बळविल्याशिवाय रहाणार नाहीत. नेहरू इथें आले त्यावेळीं त्यांचें मन बरेंच साशंक होतें. प्रेसिडेंट रुझव्हेलटनीं

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

हिंदुस्थानविषयक बाबतींत ब्रिटनशीं रदबदली करावी अशी त्यांची अपेक्षा होती. पण युद्ध चालू असेतोंपर्यंत हिंदुस्थानसंबंधी आपण कांहीं एक विचार करणार नाहीं अशी हटवादी वृत्ती ब्रिटनने स्वीकारल्यामुळे गांधीजींच्या अर्हेसा तत्वाचा अवलंब करून ब्रिटनवर दबाव आणायचा, या कल्पनेला नेहरूंसारख्या राष्ट्रीय वृत्तीच्या पुराणाला त्यांतील अपरिहार्यत्व एकदम पटले.

मी नेहरूना अमेरिकेस जाऊन प्रेसिडेंट रुझवेल्ट यांच्याशीं या बाबतींत विचारविनिमय करण्याची सल्ला दिली. मी त्यांना असेही सांगितलें कीं कोणत्याही देशाच्या स्वातंत्र्याच्या मागणीबद्दल अमेरिकन जनरेंत पूर्ण सहानुभूती असलेली आढळून येईल. अमेरिकेचे हिंदुस्थानांतील आर्थिक हितसंबंध ब्रिटनच्यापेक्षां किती तरी निराके आहेत ही गोष्टही मी त्यांना समजावून सांगितली.

आम्ही हिंदुधर्मावरही खप चर्चा केली. हिंदुधर्म हा कांहीं मूलतः आग्रही धर्म नाहीं (fundamentalism). त्यामुळे एखादा हिंदू सुधारकासारखा वारूं लागला तर त्याला धर्माच्या कायद्याखालीं शिक्षा ठोठवतां येणार नाहीं, किंवा त्याला धर्मबाध्याही करतां येणार नाहीं. “माणस हिंदू असून अनीश्वरवादी असणे शक्य आहे,” ते म्हणाले. “आज सकाळीं गांधीजी म्हणाले त्याप्रमाणे तुम्हीं जातपात मानीत नाहीं किंवा अस्पृश्यता जुमानीत नाहीं. म्हणून तुम्ही हिंदू नाहींत असे म्हणतां येणार नाहीं. त्याच प्रमाणे तुम्हीं अगदीं धार्मिक वृत्तीचे सनातनी हिंदू असून सुद्धां तुम्हाला येशू ख्रिस्ताचें चित्र आपल्या भिंतीवर टांगायला कांहीं एक अडचण पडणार नाहीं, कीं ख्रिस्ती तत्त्वांचा अवलंब करण्याची तुम्हांला हरकत केली जाणार नाहीं.”

जून ८, १९४२

माझ्यापासून तीन फूट अंतरावर असलेल्या खाटेवर नेहरू झोपीं गेले. रात्रीच्या आवाजामुळे आपली झोपमोड झाली असें ते म्हणाले. आश्रमांतील आपल्या कांहीं मित्रांशीं वादविवाद करून रात्रीं सव्वानवाच्या मुमारास ते परत आल्याचे मला सांगत होते. त्यांना माझ्याशीं वादविवाद करायचा होता. पण मला अगदीं गाढ झोप लागलेली होती.

आज पहाडें सहा वाजतां नेहमीं भोवतालीं असणाऱ्या आठदहा शुभ्रवक्ष परिधान केलेल्या परिवारांतील मंडळींच्या समवेत गांधीजी बाहेर फिरावयास निघाले

होते. आज त्यांचा मौनाचा दिवस होता. मला त्यांनी आगाशींत उभा असलेला पाहिले. तेव्हां त्यांनी हात उंच उचलून मला अभिवादन केले. मी माझा सकाळचा बेळ नेहुंदरी संभाषण करण्यांत व टंक करण्यांत घालविला.

दुपारच्या सुमारास आरण्यकम् माझ्याकडे आले. त्यांनी कोलंबिया युनिव्हर्सिटींत छूई व थोर्नेंडाइक यांच्या समवेत अभ्यास केलेला होता. त्यांनी एडिंबरो, कैंट्रिज व ऑक्सफर्ड या युनिव्हर्सिट्यांतून डिग्र्या मिळविल्या होया. त्यांनी माझ्यासाठी एक पांढरा स्वच्छ हातविणीचा खादी सूट व चपला आणून दिल्या. कारण सेवाग्रा-मच्या वाळूने व गोव्यांनी माझ्या चपलांना भोकें पडली होती. आपल्या अमेरिकेतील शिक्षणाविषयीं बोलत असतांना त्यांनी मला “एस. एस. बेरेगारिया” या बोटीवरून न्यूयॉर्कला केलेल्या आपल्या प्रवासाची एक मजेदार आठवण सांगितली. आपण काळे असल्यामुळे आपल्याला स्वयंपाक्खरांतील वाढप्याने ( Steward ) बाढायचे साफ नाकारले अशी त्यांची तकार होती. ही गोष्ट त्यांच्या जिवाला मिनली होती. त्यांचे विशिष्ट कार्य म्हणजे मूलभूत शिक्षणपद्धती ( Basic Education ). त्याचा अर्थ असा की खेळ्यापाच्यांतील मुलांना हातकाम शिकविणे हा होय; मुख्यतः सूत कांतणे, विणणे व शेतीवाडीचे काम. त्यांनी असें सांगितले की १९३७ ते १९३९ पर्यंतच्या अवधींत निरनिराळ्या इलाख्यांतून कॅप्रेसचे मंत्रिमंडळ अधिकाराऱ्ह असतांना त्यांनी या मूलभूत शिक्षणपद्धतीस बरीच चालना दिलेली होती. पण ब्रिटिश लोकांनी या शिक्षण पद्धतीला प्रोत्साहन दिले नाही. ब्रिटिश शिक्षणपद्धती हिंदुस्थानांत निष्कळ ठरली हॅं सिद्ध करण्यासाठी त्यांनी हिंदुस्थानांतील शिक्षणपद्धतीवरील सरकारी ब्रिटिश रिपोर्टील उतारे काढून दाखविले. हिंदुस्थानांतील शिक्षणयोजनेचा उपयोग म्हणजे ब्रिटिश राज्याला उपयोगी पडतील असले कारकून तयार करायचे व ऑफिसर्सही तयार करायचे असा त्यांचा दावा होता. खालच्या वर्गांतील लोकांना शिक्षण देण्याविषयीं ब्रिटिश सरकारला कांहीं फायदा वाटत नाही. त्यांना फक्त आपल्या उपयोगी पडेल एवढाच मध्यम वर्गांतील कांहीं भाग सुशिक्षित करावयाचा आहे. त्यामुळे हिंदुस्थानांत मध्यमवर्गीय राष्ट्रीयत्व निर्माण झाले. तुक्त्याच ब्रिटिश सरकारने कांहीं ट्रैनिंग कॉलेजच्या इमारती आपल्या ताब्यांत घेतल्या आहेत.

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

नेहरू, आतांपर्यंत आरण्यकम्‌चे म्हणणे ऐकत होते व तें त्यांचे म्हणणे त्यांना मान्याही होतें. ते म्हणाले, शांतीच्या काळांत जो पैसा ब्रिटिश सरकार लष्करासाठी खर्च करीत असते त्यांतला थोडासा अंश जरी खेडूतांच्या शिक्षणासाठी त्यांने खर्च केला असता तरी आज खेडूत इतका अशिक्षित असलेला आढळून आला नसता. ब्रिटिश सरकार नेहमी आपल्यापाशीं पैसा नाहीं अशी सबव पुढे करीत असतें, त्यामुळे त्याला पुरेशा शाळा काढणे शक्य होत नाहीं, असे आरण्यकम्‌चे म्हणणे आहे. त्यांनी मला सरकारी खानेसुमारीचे काहीं आंकडे दाखविले. १९२१ साली हिंदुस्थानांतील प्रजेच्या साक्षरतेचे प्रमाण शेंकडा सात होते; १९३१ सालीं तें प्रमाण आठावर गेले. “अहो थोडा विचार करून पहा,” आरण्यकम् उपरोधी स्वरांत म्हणाले—आणि या उपरोधामुळे त्यांच्या अंतःकरणाला व्यथा होत होती हैं स्पष्टपणे दिसून येत होतें—“दहा वर्षांत शेंकडा एक या प्रमाणांत आमच्या साक्षरतेची प्रगति आहे.” १९४१ सालचे खानेसुमारीचे आंकडे पहातां ते खात्रीलायक नाहीत असे समजले.

आज गांधीजींचे मौन अंगठ लवकर संपले नि मला दुगारचे तीन वाजतां माझ्या नेहमीच्या मुलाखतीसाठी त्यांना भेटायला जाणे शक्य झाले. “हिंदुस्थानच्या अत्यंत कठिण प्रश्नाविषयीं आपण अद्याप बोललोच नव्हतों,” अशी मी बोलायला सुरुवात केली, “आणि हा प्रश्न सोडविणे अत्यंत कठिण दिसते.”

“कोणता तो प्रश्न ?” गांधीजींनी विचारले. “हिंदुस्थानची लोकसंख्या,” मी म्हणालो. “ही दर वर्षी पन्नास लाखांनी वाढते आहे. ब्रिटिश सरकारी आंकडे-पत्रकावरून असे आढळून येतें की १९३१ सालीं हिंदुस्थानची लोकसंख्या ही तेहतीस कोटी ऐशी लक्ष होती ती १९४१ साली ३८ कोटी ८० लक्ष झाली. आणखी पन्नास लाख लोकांचीं पोटे भरायचीं नि आणखी पन्नास लाखांना वळ-प्रावरणाची सोय करून यायची. आणखी दहा वर्षांत पांच कोटींनी वाढ ! आपण हा प्रश्न कसा हाताळणार आहांत ?” “यांतील एक उत्तर संतति-नियमन” गांधीजी म्हणाले. “पण मी स्वतः संतति नियमनाच्या विरुद्ध आहें.” “मी नाहीं,” मी म्हणालो. “हिंदुस्थानासारख्या मागासलेल्या राष्ट्रांत संतति-नियमनासारख्या उपायांचा फारसा फायदा होणार नाहीं.”

जून ८, १९४२

“मग एखादी रोगराई आली पाहिजे,” गांधीजी हंसले.

“किंवा एखादें आपापसांतील युद्ध,” मी विष्णुतेने सुचविले. “पण” मी म्हणाले, “सोब्बिहएट रशियांत दुष्काळ होते, रोगराई होती, आपापसांतील युद्धे होतीं तरीसुद्धां तिची प्रजा खूप जोमाने वाढतच होती. त्यासाठी १९२८ साली वोल्शेब्हिकांना कांहीं आर्थिक उपायांची योजना करावी लागली होती.”

“हिंदुस्थानांत जलदी उद्योगधंद्यांची वाढ झाली पाहिजे, असे तुम्हीं जबरदस्तीने माझ्याकडून वदवायचे ठरविलेले दिसते,” गांधीजी म्हणाले. “मी जबरदस्तीने अशी कवूली देणार नाही. ब्रिटिश राज्य हिंदुस्थानांतून काढून टाकणे हा आम्हांपुढे आज मुख्य प्रश्न आहे. म्हणजे आम्हीं स्वतंत्र होऊं, हिंदुस्थानाला आवश्यक असलेल्या गोष्टी करण्यासाठी आम्हीं मोकळे होऊं व वाहेरच्या अडचणीना आम्हीं जुमानणार नाहीं. ब्रिटिशांनी आम्हांला कांहीं कारखाने चालविण्याची मुभा दिली आहे तर कांहीं काढण्याची मना केलेली आहे. छे : ! माझ्यापुढचा मुख्य प्रश्न म्हणजे हिंदुस्थानांतून ब्रिटिश सत्तेचे उच्चाटण करणे हा होय.”

खोखरी याच प्रश्नासंबंधीं त्यांना मुख्यतः बोलवयाचे होतें. पुढील अस्पष्ट भविष्याविषयीं त्यांना कळकळ वाटत नव्हती. “बरें” मी विचारले, “आपल्याला आपल्यापुढे असलेल्या कायदेभंगाच्या चळवळीविषयीं काय वाटते ? ती चळवळ कोणते स्वरूप धारण करील ?”

गांधीजी सांगू लागले, “खेळ्यापाव्यांतून लोक सरकारसारा देण्याचे साफ नाकारतील. सरकारी बंदी असतांहि लोक मीठ तयार करू लागतील. दिसायला ही गोष्ट लहान दिसते खरी; कारण मिठावरील करापासून फारच क्षुद्रक रक्म सरकारी खजिन्यांत जात असते. पण आपण कर देण्याचे साफ नाकारूं शकतों या गोष्टीमुळे आपण एखादी गोष्ट स्वतंत्रपणे करण्यास सिद्ध आहोत ही जाणीव खेडूतांच्या अंतःकरणांत निर्माण होते. त्याची दुसरी पायरी म्हणजे जमिनी आपल्या ताब्यांत घेणे.”

“जबरदस्तीने ?” मी विचारले.

“होय, जबरदस्तीही करावी लागेल, पण पुनः जमिनीचे मालक सहकार्य करण्यास सिद्ध होतील.”

## गांधीजीच्या सहवासांत एक आठवडा

“ आपण आशावादी आहांत, ” मी म्हणालो.

“ ते पळून जाऊन सहकार्य करतील, ” गांधीजींनी उत्तर दिले.

नेहरु आतांपर्यंत अगदीं शांतपणे माझ्यापाशीं बसले होते. ते आतां म्हणाले, आपल्या पायांनी ते जमिनी हिसकावून घ्याव्या असें आपले मत देतील. तुम्ही आपल्या मेन अँड पॉलिटिक्स या ग्रंथांत म्हटलें आहेना, कीं लेनिनने म्हटल्या-प्रमाणे १९१७ साली रशियन सोल्जर्ने आपल्या पायांनी तह घ्यावा असें आपले मत दिलें—म्हणजे तो खंदकांतून पसार झाला. त्याचप्रमाणे हिंदुस्थानांतील जमिनीचे मालकसुद्धां आपल्या खेड्यांतून पळून जाऊन जमिनी हिसकावून घेतल्या जाव्या या प्रश्नावर आपलीं मतें देतील.”

“ किंवा, ते जबरदस्तीनें प्रतिकार करण्यासही सिद्ध होतील, ” मी म्हणालो.

“ पंधरा एक दिवस बंडाळी होईल, ” गांधीजी विचार करूळ लागले, “ पण आही ल्यकरच या बंडाळीचा बीमोड करूळ शक्कू अशी मला उमेद आहे. ” “ मग आपल्याला हें एकदरीत कबूल आहे कीं कांहीं एक तुकसानभरपायी न देतां जमिनी जबरदस्तीने जप करायला कांहीं हरकत नाहीं, ” मी विचारले. “ अर्थातच, ” गांधीजींनी कबूल केले. “ जमिनीच्या मालकांना तुकसानभरपायीचे रूपये देणे आर्थिक दृष्टीने अशक्यन्च होईल कोणालाही. ”

“ ही झाली खेड्याची गोष्ट, ” मी म्हणालो. “ पण खेडीं म्हणजे कांहीं सारा हिंदुस्थान नव्हे. ”

“ नव्हे, ” गांधीजी म्हणाले. “ शहरांतील कामकरी कारखाने सोडून देतील. आगगाढ्या बंद पडतील. ”

“ सार्वत्रिक हरताळ, ” मी स्वतःला प्रश्न केला. मी म्हणालो, “ मला माहीत आहे कीं आपल्याला पूर्वी या बाबतींत खेडूतांचा खूपच पाठिंबा मिळालेला होता, पण त्या मानानें शहरवासी कामकऱ्यांचा आपल्याला तितकासा पाठिंबा नाहीं. ”

“ नाहीं, ” गांधीजींनी कबूल केले. “ हो तेवढा पाठिंबा नाहीं ही गोष्ट खरी आहे. पण या खेपेला मात्र कामकरीसुद्धां या कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेणार आहेत, कारण प्रत्येकाला, हिंदू, मुसलमानाला, अस्पृश्याला, शिखाला, कामकऱ्याला, खेडूताला, कारखानदाराला, हिंदी सिविहिल सर्व्हटला आणि राजेरेज-चाऱ्यांना सुद्धां आज स्वातंत्र्य हवें आहे. सान्या राष्ट्राला आज काय हवें आहे

जून ८, १९४२

याची मला चांगली अटकळ आहे. राजेलोकांना आज देशांत नवे वारे बाहाताहेत हें कळून चुकळे आहे. आतांपर्यंत गोषी चालल्या तशाच यापुढिही चालणार नाहीत. ज्या युद्धामुळे ब्रिटिशांचे राज्य आम्हावर कायमचे लादले जाईल असल्या युद्धाला आम्ही मदत करणे शक्य नाहीं. हिंदुस्थान स्वतः प्रजासत्ताक ( democratic ) नसतांना आम्हाला जपानच्या, जर्मनीच्या व इटलीच्या प्रजासत्ताक राज्यपद्धतीसाठी करें भांडतां येईल ? मला चीनला वांचवायचे आहे. चीनचे कोणत्याही प्रकारचे तुकळान व्हावें असें मला वाटत नाहीं. पण सहकाऱ्य करण्यासाठी आम्हीं स्वतः स्वतंत्र असणे अपरिहार्य आहे. गुलाम कांहीं दुसऱ्याच्या स्वातंत्र्यासाठी लडत नसतो ! ”

भी विचारले, “ आपल्या कायदेभंगाच्या चळवळींत आपल्याला मुसलमानांचा पाठिंवा मिळेल अशी अपेक्षा आहे का ? ”

“ आरंभी आरंभी कदाचित् नसेल मिळणार, ” गांधीजी म्हणाले. “ पण चळवळीला यश मिळत चालले असें पाहिल्याबरोबर ते त्यांत सामील होतील. ”

“ या तुमच्या चळवळींत विच्छें उत्पन्न करण्यासाठीं किंवा ती अजीबात बंद पाडण्यासाठीं मुसलमानांचा उपयोग केला जाणार नाहीं असें आपल्याला वाटते काय ? ”

“ निःसंशय, ” गांधीजींनी कबूल केले. “ त्यांचे पुढारी किंवा सरकार त्या बाजूंत खटपट करतील, पण करोडो मुसलमान स्वातंत्र्य-प्राप्तीच्या विरुद्ध नाहींत, आणि त्यासाठीं ते आमच्या चळवळीला विरोध करणार नाहींत; कारण त्यांना हवें असलेले स्वातंत्र्य या चळवळीपासून प्राप्त होणार आहे. कॅग्रेसच्या एकमेवधेयाविषयीं—हिंदुस्थानच्या पूर्ण स्वातंत्र्याविषयीं मुस्लिम जनतेच्या अंतःकरणांत सहानुभूती आहे. याच पक्क्या खडकाच्या भक्तम पायावर हिंदु-मुस्लिम एकीची इमारत बांधली जाईल.

आमच्या वादविवादाचा रोख पुनः एकवार हिंदुस्थानच्या वाढत्या लोकसंख्येवर व्हावा म्हणून मी अगदीं शेवटचा प्रयत्न चालविला. त्याला त्यांनी फक्त एवढेंच उत्तर दिले, “ खूप मोठ्या प्रमाणावर हिंदुस्थानांत उद्योगवर्द्याची वाढ व्हावयाची असेल तर त्यासाठी मध्यवर्ती सरकारनेंच कंबर कसायला हवी. ”

संघ्याकाळीं मी महादेव देसायांच्या झोपडींत गेलें नि त्यांचे सूत कांतणे मोळ्या औतुऱ्यांने पहात बसले. ते “ हरिजन ” चे संपादक आहेत.

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

“ हरिजन ” म्हणजे गांधीजींचे इंग्रजी भाषेतील सासाहिक. त्यांनी गांधीजींना “ आत्मवृत्त ” लिहिण्यास मदत केली होती. आपल्या वयाच्या पंचविसाब्या वर्षी त्यांनी आपली वकिली सोडल्याचे मला सांगितले, आणि तेव्हांपासून त्यांचा गांधीजींशीं अगदीं निकट संबंध आलेला आहे. १९३९ सालापासून गांधीजींच्या कोणाही परदेशस्थ गृहस्थाशीं झालेल्या मुलाखतीपेक्षां तुमची मुलाखत अत्यंत महत्त्वपूर्ण होती असें त्यांनी मला सांगितले. गांधीजी जें जें बोलतात त्या सांन्यांचीं ते टांचणे करून ठेवीत असतात. त्यांनी माझ्या संभाषणांचीं टांचणेसुद्धां तयार केलेली होती. खालीं जमिनीवर बसून सूत कांतणे किती आरामाचे व सौख्यदायी असले पाहिजे त्याचा मी स्वतः खालीं बसून अनुभव घेतला.

मी देसायांना म्हणालो, “ इतके दिवस मी गांधीजींचीं भाषणे अत्यंत काळजीपूर्वक ऐकत आलों आहें नि त्यांच्या मुलाखतींचीं टांचणेंही मी तयार करून ठेविलेली आहेत. ती मी पुनः पुनः वाचून काढलेलीं आहेत व त्यावर मी खूप विचार केलेला आहे आणि गांधीजींच्या विलक्षण प्रभावाची गंगोत्री कुँठे आहे याचा मी काळजीपूर्वक शोध चालविला आहे. माझा असा निर्णय झाला आहे की गांधीजींच्या प्रभावाचे मुख्य कारण म्हणजे त्यांच्या अंतःकरणांतील तीव्र तळमळ होय. ”

“ अगदीं बरोबर, ” देसाई म्हणाले.

“ त्यांच्या या तीव्र तळमळीचे मूळ काय ? ” असा मी प्रश्न केला.

“ या तळमळीचे मूळ सर्व शारीरिक भोगांचा व वासनांचा संपूर्ण संन्यास यांत आहे. ”

“ कामवासना ? ”

“ कामवासना, राग लोभ, वैयक्तिक महत्त्वाकांक्षा. आपल्या हातून चूक झाली तर ते ती तेव्हांच कबूल करतील. ते स्वतःला दंड करूं शकतात व डुसन्यांच्या पातकांसाठीही स्वतःला शासन करायला ते मार्गे पुढे पहात नाहींत. एकदां कायदेभंगाच्या चळवळीने हिसक स्वरूप धारण केले म्हणून त्यांनी ती चळवळ तावडतोब थांबविली. गांधीजींचा आपल्यावर संपूर्ण तावा आहे. यामुळे त्यांच्या शरीरांत विलक्षण शक्ति व तळमळ उत्पन्न होत असते. ”

जून ९, १९४२

माझी अशी खात्री ज्ञाली आहे की पाचिमात्य लोकांपेक्षां हे हिंदी लोक अधिक प्रामाणिक आहेत. ते स्वतःविषयीं अधिक प्रामाणिकपणानें बोलत असतात. ते आत्मविश्लेषण व आत्मसमीक्षण करण्यांत अधिक तरबेज आहेत.

जून ९, १९४२

उद्या हैदराबादला जाण्यासाठीं निघायचें मी ठरविले आहे. ही हैदराबाद संस्थानची मुख्यराजधानी असून तेथें निहायम हिंगजांच्या साहाय्यानें एक कोटि साठ लाख लोकांवर राज्य करीत असतो. मला इथें ( सेवाग्रामांत ) आणखी कांहीं दिवस रहायला मुर्हींच हरकत नाहीं. गांधीजींनी मला तसा आग्रही केला. पण मी सेवाग्रामला फक्त दोन किंवा तीन दिवसच रहाण्याचा बेत करून आले होतो. आतां मला निघेलेच पाहिजे. पहाटे साडेपांच वाजतां मी दाढी केली व न्याहारी आटोपून गांधीजी आंब्याचा आस्वाद घेत बसले होते त्या ठिकाणीं जाऊन पोहोचलो. “ मी एकदा बंगालमध्ये खूप काम करीत असतां नुसत्या आंब्यावरच गुजारा करीत असें, ” असें ते म्हणाले.

“ एखादा इंग्रज किंवा एखादा अमेरिकन इतके परिश्रम करता तर तो बीफस्टेक ( गोमांसमक्षण ) वर तात मारता. ”

“ हाच तर मुख्य फरक आहे, ” गांधीजी म्हणाले. “ ब्रिटिशांच्या शाकाहारांत तरी बदल कुठे असतो ? बटाटे नि कोबीच नेहमी. ”

आम्हीं बोलत बसलों असतां गांधीजींचा पुतण्या कनू गांधी यानें आमचे फोटो घेतले.

आम्हीं फिरायला निघालों तेब्हां मी वाटेंत म्हणालों, “ आपण आपल्या कामाविषयीं व सन्या जगाविषयीं सुद्धां इतक्या स्वत्वशृङ्खल्यवृत्तीने वागत असतां असें मला आढळून आले आहे. म्हणून मला आपल्याला असें विचारावेसें वाटतें कीं आपल्या स्वतःविषयीं इतक्या स्वत्वशून्यतेनेंच वागा. हा माझा आपल्याला वैयक्तिक प्रश्न नसून तो राजकीय स्वरूपाचा आहे. आपला जो जनतेवर एवढा प्रभाव आहे तो कशासुळे ? ”

“ तुम्हीं हा प्रश्न कोणत्या उद्देशानें केलेला आहे हें माझ्या ध्यानांत आले, ” गांधीजींनी उत्तर दिले. “ मला वाटतें कीं मी सत्याचा पाठलाग करीत असतों म्हणून माझा जनतेवर प्रभाव असूं शकेल. तें माझें ध्येय आहे. ”

## गांधीजीच्या सहवासांत एक आठवडा

“ सत्याचा प्रभाव किती आहे हें मी केव्हांही नाकबूल करीत नाहीं, ” मी वाद करूळ लागलो. “ पण हें उत्तर कांहीं विनतोड नाहीं असें मला वाटतें. कारण हिटलरसारखे नेताजी जगांत खोटें बोलूनच आपली सत्ता गाजवीत असतात. याचा अर्थ मात्र असा नव्हे कीं आपल्याला सत्याचा आश्रय करून जगावर प्रभाव गाजवितां येणार नाहीं. पण इथें किंवा जगांत इतरत्र कोठेंही सत्याचा नेहमीं जय होतोच असें आढळून येत नाहीं. ” मी पुढे विचारूळ लागलो, “ आपल्यापाशीं अधिकारसूत्रे नाहींत, प्रभाव गाजविष्यास उपयुक्त असें एकही साधन आपल्यापाशीं नाहीं. आपले सरकार नाहीं कीं आपल्या हाताखालीं पोलीस नाहीं, आपल्यापाशीं सतेचें अवडंबर नाहीं कीं प्रचंड सामर्थ्यवान संघर्षी नाहीं. कारण मी असें ऐकले आहे कीं कॅप्रेस ही संस्था कांहीं कडक शिस्तीच्या पायावर उभारलेली संस्था नव्हें—मग हें आपण कसें साध्य केलेत कीं ज्यामुळे कोव्यावधी जनतेवर आपला एवढा प्रभाव प्रस्थापित व्हावा, कीं ज्यामुळे कोव्यावधी लोक आपले स्वार्थीं सौख्य कुरबान करून आपल्या जिवाला जीव यायला तयार व्हावेत ? ”

“ सत्य म्हणजे कांहीं शब्दनिष्ठ वस्तू नव्हे. ” गांधीजी म्हणाले. “ सत्य म्हणजे सत्यजीवन. ” ते बोलण्याचे थांबले—आपण अगदीं सांधे जीवन व्यतीत करीत असतों त्याचें मी मनन करावें अशी त्यांची इच्छा असावी असें मला वाटले. “ माझ्यापाशीं कांहीं साधनसामुगी नाहीं हें मला कबूल आहे. माझें शिक्षणही फारसें झालेले नाहीं. मीं कांहीं फारसें वाचीत पण नसतो. ” इथें ते थांबले.

“ जेव्हां आपण हिंदुस्थानला स्वातंत्र्य पाहिजे असें म्हणतां तेव्हां आपण प्रत्येक हिंदी अंतःकरणाच्या सूक्ष्म धाग्यावर आधात करून त्या ठिकाणीं निनाद उत्पन्न करतां हें खरें आहे ना ? गवईसुद्धां असलाच कांहीं तरी परिणाम आपल्या श्रोतृवृद्धाच्या अंतःकरणावर करीत असतो. आपण जें गीत वाजवितां त्याचे सूर ऐकण्यासाठीं कितीतरी हिंदी लोक एकसारखी वाट पहात आहेत. लोकांना जें गाणे आवडतें त्याचे आलाप पुनः पुनः ऐकण्यास ते उत्सुक असतात. एखाद्या व्याख्यानांतसुद्धां जे विचार जनतेला आवडलेले असतात त्यांचाच पडसाद वक्त्याच्या तोळून बाहेर पडला तर श्रोतृवृद्ध याळ्यांचा गजर करीत

जून ९, १९४२

असतो लोकाना आपण जें बोलावें व करावें असें वाटतें तेंच आपण बोलतां व करतां हें खरेना ? ” “ होय, तें तसें असेल कदाचित् ” गांधीजी म्हणाले. “ ब्रिटिशांबद्दल माझ्या अंतःकरणांत राजनिष्ठा होती पण पुढे मी बंडखोर बनलो. मी १८९५ पर्यंत राजनिष्ठ होतो. ”

“ आपण १९१४ ते १९१८ च्या दरम्यानमुद्दां राजनिष्ठच होतात नव्हे का ? ”

“ होय, एका परीनें होतों खरा मी राजनिष्ठ ! ” त्यांनी कबूल केले. “ पण तें खरें नव्हतें. १९१८ च्या सुमारास हिंदुस्थानांतील ब्रिटिश राज्य हें परकी राज्य आहें असें मी प्रतिपादूं लागलों होतों—आणि या राज्याचा अंत झाला पाहिजे. ” ते पुढ्यां स्तब्ध राहिले. आम्हीं पुढे चालतच होतों. अखेरीस ते म्हणाले, “ ब्रिटिशांनी हिंदुस्थान सोडून निघून जावें असें मी कां हड्डानें म्हणूं लागलों त्याची कारण-मीमांसा मी तुम्हांला सांगतो. तें १९१६ साल होतें. मी लखनौ येथें कँग्रेससाठी काम करीत होतो. हिंदुस्थानच्या इतर कोणत्याही खेडूतासारखा दिसणारा एक खेडूत माझ्यापाशीं आला—गरीब व दुबळा, कृश झालेला. तो म्हणाला, ‘ माझें नांव राजकुमार शुक्रा आहे. मी चंपारण्य जिल्हाचा असून आपल्याला आमच्या जिल्ह्यांत येण्यास आमंत्रण देण्यासाठीं मी मुद्दाम इथें आले आहें. ’ त्याने आपल्या गरीब दीन खेडूतांच्या दुर्दशेचं वर्णन करून मला सांगितले की मेहेरबानी करून आपण या जिल्ह्यांत एकदं पायधूळ झाडाच. तो मला स्वतः आपल्या बरोबर घेऊन जाण्यासही सिद्ध होता. चंपारण्य हें लखनौपासून झेंकडों मैल लांब होतें. त्यानें माझी इतकी मनधरणी करून सतत विनवणी केली कीं शेवटीं मी जाण्याचें कबूल केले. त्याला मी नक्की कवीं निधार याची तिथि निश्चित करायला हवी होती. पण मला ती निश्चित तिथि देतां येईना. आठवड्यामागून आठवडे, मी जाईन तिथें राजकुमार शुक्रा हिंदुस्थानभर माझ्याबरोबर हिंडत होता. मी ज्या ठिकाणी मुक्कामास राहीन त्या ठिकाणी तो मुक्काम करीत होता. शेवटीं १९१७ च्या अखेरीस मला कलकत्त्याला जावें लागले. राजकुमार माझ्याबरोबर निधाला आणि शेवटीं त्यानें माझें मन वळविले नि मी त्याच्याबरोबर कलकत्त्याहून चपारण्याकडे जाणाऱ्या आगणाडींत जाऊन बसलो. चंपारण्य जिल्ह्यांत नील पिकविली जाते. या ठिकाणी मी हजारो किसानांच्या गांठीभेटी घ्यायच्या असें ठरविले व त्याबरोबरच दुसऱ्या बाजूच्या

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

चित्राचेही यथातर्थ आकलन व्हावें म्हणून मी येथील ब्रिटिश कमिशनरलाही भेटायचें असें ठरविले. मी कमिशनरला भेटायला गेलों असतां तो मला दमदारी दाखवू लागला, व हा जिल्हा सोडून ताबडतोब निघून जाण्याविषयीं मला उपदेश करूँ लागला. मी त्याच्या उपदेशाचा फायदा करून घेतला नाहीं, पण हत्तीवर स्वार होऊन मी एका खेड्याकडे जाण्यासाठीं निधारूं. माझ्या पाठोपाठ एक पोलीस जवान माग काढीत येऊन त्याने आम्हाला गांठलेंच. त्याने चंपारण्य ताबडतोब सोडून जाण्याचा हुक्म माझ्यावर बजावला. मी ज्या घरीं उतरलों होतों त्या घरापर्यंत माझ्यावरोबर चालण्याची मी त्या पोलीस जवानाला विनंति केली. त्या ठिकाणी मी सत्याग्रह करण्याचे निश्चित केले. मी तो जिल्हा सोडून जाण्यास तयार नव्हतों. लोकांच्या प्रचंड झुंडीच्या झुंडी त्या घराभोवतीं गोव्य झाल्या. या झुंडीची नीट व्यवस्था टेवण्यासाठीं मी त्या पोलीस शिपायाशीं सहकार्य केले. त्यावरोबर माझ्यामध्ये नि त्या पोलीस शिपायांमध्ये एक प्रकारचा सलोखा-न्नेहभाव निर्माण झाला. हा चंपारण्यांतील माझा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहून टेवण्यासारखा माझ्या आयुष्यांतील दिवस ठरला. माझ्यावर खटला भरण्यांत आला. सरकारी वकील या खटल्याची तारीख पुढे ढक्कलण्याविषयीं मॅजिस्ट्रेटशीं वादविवाद करीत होता. पण मी खटल्यास सुरुवात करा अशी मागणी करीत होतों. माझ्यावरचा चंपारण्य सोडून जाण्याचा हुक्म मी जुमानीत नाहीं असें मला जगजाहीर कायथाचे होतें. मी त्यांना सांगितलें कीं या ठिकाणीं वसत असलेल्या दुर्दशेची प्रत्यक्ष माहिती करून घेण्यासाठीं मी इथें आलेलों असल्यानें अर्थातच मला ब्रिटिश कायद्याचे उल्लंघन केल्याशिवाय गत्यंतरच नव्हते. कारण मी उच्चतर कायथाने बांधला गेलेलों होतों. माझ्या सदसद्विचेकवुद्धीच्या हुक्माची तामिळी करणे अत्यंत आवश्यक होते. ब्रिटिशांच्या विरुद्ध माझा हा पहिला सत्याग्रह होता. माझ्या मातृभूमी हिंदुस्थानच्या कोणत्याही विभागांतून निघून जा असें सांगण्याचा इंग्रजाला अधिकार पोहोचत नाहीं असें दाखविण्याची माझी इच्छा होती. मीं शांतिदूत या नात्यानें या ठिकाणीं आलों होतों. “मी गुन्हा केला आहे” हा माझा हट सोडून देण्याविषयीं सरकार मला बजावून बजावून सांगत होते. मॅजिस्ट्रेटने खटला काढून टाकला. सत्याग्रहाचा जय झाला. हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीं आमच्या हातीं एक साधन सांपडले.

जून ९, १९४२

हिंदुस्थानांतील आपल्या अढळ स्थानाचा मला वाटतें हाही एक मार्गदीप आहे.  
“ मी केली ती गोष्ट अगदीं साधी होती, ” ते मला मध्येंच थांबावून म्हणाले.  
“ मला माझ्या देशांत वाटेल तिकडे सलो किंवा पळो करण्याचा त्रिटिशांचा अधिकार नाहीं हैं मी जाहीर केले. ”

“ गोष्ट साधी असेल खरी, ” मी म्हणालो “ पण ती साध्य करणारे आपण पहिले म्होरके होतां. कोलंबस आणि अंडे या गोष्टीसारखीच आहे ही गोष्ट. ”

“ ती कोणती गोष्ट ? ” त्यांनी विचारले. आपण कधीं कोलंबस आणि अंडे ही गोष्ट ऐकली नाहीं ? ” मी गांधीजींना विचारले.

“ नाहीं ! ” त्यांनी कवूल केले. “ सांगा मला. ” मीं त्यांना ती गोष्ट सांगितली. ते खूप हंसले. “ अगदीं बरोबर, ” ते म्हणाले, “ हो, माझ्या स्वतःच्या देशांत मला वाटेल तिथें जाण्याचा अधिकार आहे असें म्हणणे ही साधी गोष्ट आहे खरी, पण यापूर्वीं कोणी तसें म्हटले नव्हते. ”

आतांपर्यंत आम्हीं गांधीजींच्या वसतिगृहापर्यंत येऊन पोहोचलो होतो.

बरोबर तीन वाजतां मी माझ्या नेहमींच्या मुलाखतीसाठीं येऊन पोहोचलो. गांधीजी नेहरूंच्या बरोबर जवळ जवळ एक तास बोलत होते. आणखी दहा मिनिटे थांबण्याचिष्ठीं त्यांनी मला विनंती केली. त्यांना शौचास जावयाचें होते. शौचास जाऊन आत्यावर ते आपल्या आसनावर बसले तेव्हां त्यांच्या एका सेकेटरीनं नुक्केच आलेले एक पत्र त्यांच्या पुढे केले. गांधीजींनी तें पत्र घेऊन वाचण्यास मुरुवात केली. वाचतां वाचतां ते हंसत होते. दोन पाने उलटत्यावर त्यांत एक घडी केलेला गाण्याच्या नोटेशनचा कागद मला दिसला. त्या खोलींत बसलेल्या खुशेद्दना हंसत हंसत ते म्हणाले, हं हं घ्या गाणे. मला गाऊन दाखवा पाहू. त्यांनी कांहीं ओळीं गुणगुणून गाण्यास मुरुवात केली. मी तें पत्र व गाणे मागून घेतले. तें त्यांनी मला दिले. तें मी माझ्याबरोबर अमेरिकेस घेऊन आले आहें. त्या पत्रावर “ युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, हॉलिवुड, कॅलिफोर्निया, १५३५ नॉर्थ होबार्ट बुलेवार्ड, मार्च १०, १९४२, असे लिहिले होते. पत्त्यावर “ महात्मा गांधी, इंडियन नेशनल कॅंप्रेस, इंडिया, ” असे असून खालीं सही मारिउस् मॅन्निक अशी होती. पत्र असे होते. “ मत्रिय महात्माजी, मी एक प्रजा-

## गांधीजीच्या सहवासांत एक आठवडा

सत्ताक या नात्यानें आपल्याकडे हें पत्र पाठवीत आहें. आपणही तें त्याच नात्यानें वाचाल अशी मला उमेद आहे. मी फार दिवसांपासून आपली चहाती अमेहें. आपली.....इत्यादि. गाण्याचें नंब “चला आपण अँकिससला ठोकू या.” असे असून ते डगलस मंकार्थर आणि त्यांची फौज यांना अर्पण करण्यांत आले होतें. कोरस असें होतें.

“चला चलारे परजूया, परशू हे आमुचे या,  
दुष्ट गटाला ठोकाया, चला चलारे परजूया !  
विश्वास आमुचा, कार्य आमुचे आणि करही दिलेला आमुचा  
उपयोगी पडेल शत्रूला आमुच्या थोपवाया.

चला चला तर परजूया परशू हे आमुचे या !  
नोमपासून दमास्कस पर्यंत, हाणूया कर्दन काळाला !

हसणे अंमळ ओसरल्यावर गांधीजी माझ्याकडे वळून म्हणाले, हं आतां चालं या तुमचा धूमधडाका.

“गांधीजी ती म्हणजे हिंसा होईलना,” मी म्हणालो. “कां बरें आपण कांहीं हिंसेच्या विरुद्ध नाहीं !” त्यांनी विचारले.

“पण मी हिंसावादी आहे किं अहिंसावादी आहे याविषयीं आपण एक चकार शब्दही ऐकला नसेल माझ्या तोऱ्हन असें मला वाटते,” मी म्हणालो. “तुम्हालां तें मला सांगावयालाच पाहिजे असें नाहीं,” ते हंसत हंसत म्हणाले. “तुमच्याकडे पाहिले कीं समजून येतेच तें.”

“समजा आपल्या कायदेभंगाच्या चळवळीने हिंसक स्वरूप धारण केले—गेल्या कांहीं खेपेस तसें झाले होतें हें आपल्याला चांगले माहित आहे, तर आपण ती चळवळ एकदम बंद कराल कीं नाहीं ? आपण पूर्वीं ती चळवळ बंद केलेली आहे.”

“आजच्या परिस्थितींत” त्यांनी उत्तर दिले, “मी कायदेभंगाची चळवळ मागें खेचणार असा प्रसंग उळ्डवणार नाहीं असे म्हणणे चुकीचें ठरेल. मी पूर्वीं अस्यांत काळजीपूर्वक वागत आलों आहें. तें माझ्या स्वतःच्या व माझ्याशीं सहकार्य करणाऱ्या लोकांच्या शिक्षणासाठीं अस्यांत इष्ट होतें. पण मी पूर्वीं वागले त्याप्रमाणे आतां वागणार नाहीं.”

“आतां मी लवकरच या आपल्या खेड्यांतून जाणार असल्यानें,” मी विचारूं लागलों, “आपले विचार बरोबर समजले आहेत किंवा नाहीत हैं जाणण्याची माझी इच्छा आहे. मला आपल्याला असे विचारायचे आहे कीं आपण ज्याची मागणी करीत आहांत आणि कांहीं गोष्टी आपल्याला ब्रिटिश सरकार देऊं करीत आहे यामध्ये कांहीं तडजोड घडवून आणों शक्य आहे किंवा नाहीं? समजा किप्सच्या योजनेत (देणगांत) कांहीं फेरफार केला गेला तर ती योजना आपल्याला मंजूर होईल किंवा नाहीं?

“नाहीं,” गांधीजींनी जबाब दिला. “किप्सच्या योजनेनुसार असलेली देणगी आम्हाला मुळींच मंजूर नाहीं. आम्हाला ब्रिटिशांनी येथून कायमचे निघून जावे व तेंुद्दां त्यांत बिलकूल बदल होणार नाहीं अशा तन्हेनें, हें आम्हाला हवें आहे. मी नेहमीं तडजोडप्रिय असलेला इसम आहें. याचे कारण असे कीं माझे म्हणणे नेहमींच बरोबर असते असे मला वाटत नाहीं. पण आतां माझ्या अंतःकरणांत भाविष्यकालीन न डळमळणारी प्रगती प्रामुख्यानें उभी आहे. निघून जायचे किंवा न निघून जायचे यामध्ये आतां तडजोड नाहीं हें खास. ब्रिटिशांनी इथून सहीसलामत चालतें व्हावें अशी माझी मागणी नाहीं. पण राजकीय हक्क हे ब्रिटिशांच्या हातां-तून हिंदी लोकांच्या हातीं आलेच पाहिजेत असा माझा हट आहे.”

“पण वेळेची कांहीं मर्यादा आहे किंवा नाहीं?” मी प्रश्न विचारला. “समजा आपण कायदेखंगाची चळवळ सुरु केली, आणि ब्रिटिश हरले तर त्यामुळे राजकीय हक्क आपल्याला मिळणे शक्य होईल का?”

“ब्रिटिशांनी येथून दोन दिवसांत किंवा दोन आठवड्यांत निघून जायचे कांहीं कारण नाहीं. पण त्यांनी राजकीयरीत्या इथून ताबडतोब संपूर्ण व कायमचे निघून जायला हवें यांत शंका नाहीं.”

“समजा कीं, ब्रिटिश म्हणून लागले आम्हीं हें युद्ध संपत्त्यावरच येथून निघून जाऊं तर?” मी विचारले.

“मग मात्र माझ्या मागणीचा बराचसा जोर कमी होतो खरा. त्यांनी आतांच निघून चालतें व्हावें अशी माझी मागणी आहे म्हणजे आम्हाला रशियाला व चीनलाही मदत करतां येईल. आज त्यांच्या मदतीसाठीं धावणे माझ्या पूर्ण आवांक्या-

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

बाहेरची गोष्ट आहे. माझ्या अंतःकरणांतील परोपकारबुद्धीनेंच हा मार्ग मला सुचविला आहे. तूर्ती हिंदुस्थान माझ्या दृष्टीसमोरून अदृश्य झाला आहे. मला स्वातंत्र्य हें स्वार्थी बुद्धीनें फक्त हिंदुस्थानासाठीच नको आहे. कूपमंडुकवृत्ति स्वीकारावी अशी माझी केळवांही इच्छा नव्हती.”

“आपल्याला यापूर्वी असें कधीं वाटलें नव्हतें, गांधीजी,” मी म्हणालो.

“हे विचार माझ्या अंतःकरणांत एकसारखे फुलून निघत असतात. ब्रिटिशांनी येथून चालतें व्हावें हा विचार मला एकाएकीं सुचला. क्रिप्सयोजनेचा बोजवारा उडाल्यामुळेच ही कल्पना मला सुचली. ते येथून निघून गेल्यावरोबर या कल्पनेने माझ्या मनाची पकड घेतली.

“अगदीं नक्की केळवां हुचली ही कल्पना आपल्याला ? ” मी विचारले.

“क्रिप्स परत गेल्यानंतर ल्होच. मी होरेस अलेक्जांडर (हिंदुस्थानचे ब्रिटिश मित्र) यांना एक पत्र लिहिले. तें त्यांच्या पत्राचें उत्तर होतें. त्यानंतरच या कल्पनेने माझ्या मनाची पक्की पकड घेतली. मग प्रचारकार्याला सुरुवात झाली. नंतर मी ठरावाचा मसूदा तयार केला. क्रिप्सच्या योजनेचा बोजवारा उडाला याला आपल्यापाशीं कांहीतरी उत्तर पाहिजे असें मला प्रथम वाटले.

क्रिप्सच्या योजनेचा बोजवारा उडालेला, आणि आमच्यापाशीं स्वतःची अशी योजना नाहीं तर काय फजिती होईल आमची ? मी त्यांना निघून जाण्यास सांगतो आहें. हे विचार आमच्या मनांत मुख्यतः उद्भवण्याचें कारण असें की आमच्या सान्या आशा-आकांक्षांची राखरांगोली झालेली होती. जवाहरलालच्या कदून व इतर सदगृहस्थांकदून मला क्रिप्सविषयीं माहिती मिळालेली होती तरीमुद्दां त्यांचें मिशन अगदीं थेंडे पडले. मी स्वतःला प्रश्न विचारला की आतां याला काय उपाय करावा बरें ? ब्रिटिश इथें असल्यानेंच आमची कुचंबणा होते आहे. सोमवारच्या दिवशीं मी मौनवृत्त धारण केले असतां हा विचार मला सुचला. माझ्या मौनांत कितीतरी विचारांचा जन्म झालेला आहे. मौनाचा माझ्या विचारांवर पगडा बसला नि विचारांचा माझ्यावर पगडा बसला, त्यामुळे रशिया, चीन व हिंदुस्थान यांच्यासाठी मला कंवर कसण्याची आवश्यकता वाढू लागली. चीनसाठीं माझे अंतःकरण तिळतिळ तुटते. चियांग कायशेक व त्यांच्या सुविद्य पत्ती

जून ९, १९४२

त्यांच्याबरोबर घालविलेले पांच तास मी विसरणे शक्य नाहीं. निदान चीनकरतां तरी मला एवढे केलेच पाहिजे. जगाच्या दुःखानें माझ्या विचारांवर मी केवढा तरी भार लादतो आहें.”

“ पण हे आपले कार्य युद्ध संपेर्यत कां थांवूं शकणार नाहीं वरे ? ” मी विचारले. “ कारण आतां हे युद्ध चाढूं असतांच मला कामाला लागले पाहिजे म्हणून, ” त्यांनी उत्तर दिले. “ आपली चळवळ चालविण्यासाठीं आपल्यापाशीं कोणती एकादी राजकीय संस्था वैरे कांहीं आहे कीं नाहीं ? ” मी विचारले.

“ आमची राजकीय संस्था म्हणजे कॅंप्रेसपक्ष ( पार्टी ), ” त्यांनी उत्तर दिले ! “ पण कॅंप्रेस जर माझ्या मदतीस धावली नाहीं तर माझ्यापाशीं दुसरी एक संस्था आहे—आणि ती म्हणजे मी स्वतः ! विचारांनी पूर्णपणे पछाडलेला असा मी एक इसम आहे. अशा इसमाच्या मदतीला एखादी संस्था न धावली तर तो स्वतःच संस्था बनूं शकतो. ”

आजची जी जनतेच्या विचारांची प्रणाली आहे तिच्यावर. आपला पूर्ण विश्वास आहे का ? जनता आपल्या मागोमाग येईल ? या आपल्या कायदेभंगाच्या चळवळीमुळे आपल्याला जनतेसाठीं भयंकर स्वार्थेत्याग करावा लागेल. आपल्या विचारांच्या विरुद्धी कोणी तरी असेलच कीं ? ”

“ आजच राजगोपालाचाच्यांचे मला एक पत्र आले आहे, ” त्यांनी मला सांगितले.

“ ते एकच माझ्या विरुद्ध आहेत. मला त्यांचे विचार माहीत आहेत. पण पाकिस्तानच्या योजनेला मूठमाती देण्याच्या हेतूंते मुस्लिमलीगला मदत करणार आहेत. तेव्हां मुस्लिमलीग त्यांच्याशीं सहकार्य करील अशी त्यांना अपेक्षा तरी कां असावी ? ”

“ जिन्हांचा पाकिस्तान योजनेसंबंधी दृढनिश्चय झालेला आहे असें आपल्याला वाटतें का ? हिंदू-मुसलमानांचे सहकार्य घडवितां आले तर देवाण-घेवाण म्हणून उभी केलेली पाकिस्तानची योजना ते मागे घेतील ? ”

“ मी तुझ्हाला पूर्वी सांगितलेच आहे, ” गांधीजी सांगूं लागले, “ कीं ब्रिटिश येथून निघून गेले कीं त्यांनी ही योजना मागे घेतलीच म्हणून समजावें. म्हणजे त्यांच्याबरोबर किफायतीचा सौदा करण्यासाठीं कोणी रहणारच नाहीं. ”

## गांधीजींच्या सहवासांत पक आठवडा

“ म्हणजे आपण केव्हां आपली चळवळ सुरु करणार हें आपण ब्रिटिशांना अगाऊ कळवणार एकंदरीत ? ” मी म्हणालो.

“ होय ! ” त्यांनी दुजोरा दिला.

“ आपण ही गोष्ट त्यांना फार अगाऊ न सांगितलेली बरी, ” मी हंसलो.

“ ही आपली गुप्तिसूचना आहे वाटते ? ” ते हंसू लागले.

“ नाहीं ” मी म्हणालो.

“ त्यांना योग्य वेळी कळेल, ” त्यांनी माझी खात्री केली.

“ ऐतिहासिक वास्तवतेच्या दृश्यांनें याकडे आपण पाहिले तर आपण एक अद्भुत व चमकूतिजनक घटना घडवून आणीत आहांत—आपण एका साम्राज्याचा पायाच समूल खणून काढताहांत, ” मी म्हणालो.

“ एखाद्या लहान मुलालाही तें करतां येईल, ” ते म्हणाले. “ मी जनतेची उपजतबुद्धी जागृत करीन. मी त्यांच्यामध्ये हक्कांची जाणीव उत्पन्न करीन. ”

“ प्रयत्न करून पाहूं या, ” मी सुचविले. “ सान्या जगभर याची काय प्रतिक्रिया होते हें आपण पाहूं या. आपले खुद मित्रच चीन आणि रशिया आपण ही चळवळ सुरु करू नये अशी आपल्याला विनंति करतील. ”

“ त्यांना खुशाल मला विनंति करा म्हणावे. माझें मन पालटेलही कदाचित् पण त्यांच्या उलट मी त्यांच्या मनावर आधीं परिणाम करू शकलो, तर मला त्यांचे मत पालटतां येईल. येथील अधिकारारूढ लोकांशी तुमचें जर सूत असेल तर त्यांना तसें समजावून सांगा. तुम्हीं गोष्टी ऐकून घेण्यांत मोठे पटाईत आहांत. तुमच्याशीं कोणाची गडबड चालायची नाहीं. या माझ्या चळवळीबद्दल त्यांच्याशीं वादविवाद करा आणि माझ्या योजनेत कांहीं दोष असले तर ते मला दाखवा म्हणावे. ”

“ आपण मला सर्वाधिकार देताहांत ? ” मी विचारले. “ मी हें व्हाइस-रोयनां सांगूं ? ”

“ होय आपल्याला माझी परवानगी आहे, ” ते अगदीं निश्चयानें म्हणाले. “ त्यांना माझ्याशीं बोला म्हणावे; माझे विचार पालटील. मी तसा बुद्धिवादी माणस आहें. माझ्या चळवळीसुळें चीनचें जर तुकसान होणार असेल तर मी एक पाऊलही पुढे टाकणार नाहीं. ”

“ किंवा अमेरिकेचें, ” मी सुचविले.

“ अमेरिकेचें तुकसान झाले तर सांच्याचेंच तुकसान होईल, ” ते म्हणाले.

“ आपल्या योजनेविषयी प्रेसिडेंट रुझवेल्ट यांना सांगावें अशी आपली इच्छा आहे ? ”

“ होय, ” ते म्हणाले, “ मला कोणाचेही मन वळवायचे नाहीं. माझे बेत, माझे विचार प्रेसिडेंट रुझवेल्ट यांना कळवेत अशी माझी इच्छा आहे आणि मी तडजोड करावयासही राजी आहें हेंही पण त्यांना कळू शा. माझे मन पालटावें अशी माझी इच्छा आहे असें तुम्हीं तुमच्या प्रेसिडेंटला सांगा. ”

“ आपण चळवळीला सुरुवात केलीत कीं दडपशाहीला सुरुवात होईल अशी आपली अपेक्षा आहे का ? ” मी विचारले.

“ होय, ” त्यांनी उत्तर दिले. “ आतां सुरुवात होईल एक दोन दिवसांत. मी तयार आहें. मला पकडतील हें मला ठाऊक आहे. मी तयार आहें. ”

महादेव देसाई गांधीजीचे सेकेटरी मला भेटाण्यासाठी आज दुपारीं आले. येतांना त्यांनी माझ्यासाठीं गांधीजीच्या आत्मचरित्राची एक प्रत बरोबर आणली होती. मी येथून निघून गेल्यानंतर गांधीजी काय करणार आहेत याविषयी आपल्याशीं गांधी-जींनी केलेल्या वादविवादसंबंधी ते मला सांगत होते, आणि गांधीजींच्या माझ्याशीं झालेल्या संवादापैकीं जो कोणता मजकूर व्हाइसरॅयांना किंवा प्रेसिडेंटांना सांगायचा असेल तो तुम्हीं खुशाल सांगा, असा गांधीजींचा निरोपही त्यांनी मला कळविला. खुशेंदबेन म्हणाल्या कीं गांधीजींची व्हाइसरॅयांच्याबरोबर वादविवाद करण्याची इच्छा आहे.

मी येथून गेल्यानंतर दोन गोष्टी होतील असें गांधीजींनीं मला जेवणाच्या वेळीं सांगितले. “ खुशेंद बेनला फार तुकल्या तुकल्यासारखं वाटेल, कारण काळजी घेण्याला योग्य असें आतां कोणी इथें असणार नाहीं, आणि मला तुकल्या तुकल्यासारखं वाटेल, कारण तुमच्याशीं दुपारीं ठरलेल्या वेळीं बोलायला माझ्यापाशीं कोणी असणार नाहीं. ” मी आणखी कांहीं दिवस मोळ्या आनंदाने इथें राहिलों असतों असें मी गांधीजींना सांगितले, आणि असेंही सांगितले कीं कॅग्रेसचे कार्यकारीमंडळ वर्धी येथें जमेल व तेथें कायदेभंगाच्या चळवळीच्या या निश्चयासंबंधीं कार्यीची

## गांधीजीच्या सहवासांत एक आठवडा

दिशा आंखेल त्यावेळी मी हजर राहीन, “ पुढील पंधरवऱ्यांतच बैठक होईल, ” गांधीजीनी मला माहिती दिली. “ पण तुम्ही वाटेल तेव्हां येऊ शकतां. ” सेवाग्रामला तुम्हाला झोपवीप चांगली लागत होती कीं नाहीं याविषयीं गांधीजी मला विचारीत होते. आज कित्येक वर्षांत आली नाहीं इतकी चांगली झोप मला सेवाग्रामला आली असें मी सांगितले.

“ उघड्या जागीं तारांच्या छताखालीं निजांने मोठें मजेचें असतें नाहीं ? ” ते म्हणाले. “ फारच उत्तम. पण ही गोष्ट रशियांत अशक्य असली पाहिजे. ” रशियांच्या कांहीं भागांत फार गरम असतें असें मी त्यांना सांगितले.

“ अरे वा ! ” ते उद्घारले “ रशियांत नेहमीं थंड असतें अशी माझी कल्पना होती. ”

मी पाहुणधरांत खुर्येंद व नेहरूंच्या बरोबर वसलों होतो. ते दोघेही हिंदी तुरुंगांत कैक वेळां जाऊन आले होते. तुरुंगांतील जीवनाविषयीं त्यांनी सांगावें अशी माझी इच्छा मी दाखविली. मोट्या माणसांची चांगली बडदास्त ठेविली जाते व गांधीजींची तर विशेषच काळजी घेतली जाते व त्यांना हवें असलेले अन्न त्यांना दिले जातें. त्याचप्रमाणे गांधीजींचा तुरुंगाबाहेरच्या जगाशीं चाललेला पत्रव्यवहारही तसाच चालू ठेवण्यांत येत असतो. पण इतरांना मात्र स्वतंत्र लोकांशीं पत्रव्यवहार करण्याची परवानगी देण्यांत येत नाहीं. तुरुंगांत डांबले गेलेले काँग्रेसचे सभासद कधीहि बाहेर पक्कन जाण्याचा प्रयत्न करीत नाहींत— नेहरू सांगू लागले, कारण ते स्वतः होऊन उघडपांने कायदेभंगाच्या चळवळीचा पुरस्कार तुरुंगांच्या दारांत नेहमीं उभे राहून करीत असतात. गांधीजींच्या इंग्रजी राज्यांच्या विरुद्ध चालविलेल्या चळवळीत गुप्त किंवा भुयारांतील असें कांहीं नाहीं. पहिल्यांदा काँग्रेसने प्रतिकार करायचा असें ठरविले नि प्रतिकार केला, आणि काँग्रेसचा कैदी पळालाच तर लगेच पुनः कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेण्यासाठीच म्हणून समजावें. म्हणजे अर्थातच तो पुनः तुरुंगांत डांबला जाणार.

भावी चळवळीविषयीं नेहरू गांधीजीशीं पूर्णपणे सहमत होते. आतांपर्यंत त्यांची प्रेसिडेंट रुझवेल्ट, किंवा चियांग कायशेक किंवा आणखी कोणीतरी हिंदी राजकारणांच्या कुजत पडलेल्या डावाविषयीं कांहीं मध्यस्थी करील अशी त्यांची अपेक्षा होती. त्यांच्या मध्यस्थीने हिंदी राजकारण पुनः सुरक्षीत झाले असतें व निरिदिशांच्या

जून १०, १९४२

विरुद्ध उभारलेल्या सशांत्र चळवळीची आवश्यकताच उरली नसती. लोकशाही राष्ट्रांतील मोठमोठाल्या अधिकाऱ्यांच्या आंधींच नेहरू हें अंकिससविरोधी होते. ते जपानच्या, मुसोलिनीच्या व हिटलरच्या सपशेल विरुद्ध आहेत हें जगप्रसिद्धच आहे. अंकिससच्या विरुद्ध ब्रिटिशांनी चालविलेल्या युद्धांत व्यत्यय आणण्याची त्यांची इच्छा नाही पण अतिपूर्वेस जी ब्रिटिशांची दुर्दशा झाली तशी इथें हिंदुस्थानांत होऊं नये म्हणून व त्यांच्यावरील हा भावी प्रसंग टळावा म्हणून ही त्यांची सारी खटपट होती. ब्रिटिशांना आपल्या सैन्याच्या सहाय्यानें हिंदुस्थानचें योग्य रीतीनें संरक्षण करतां येईल असे नेहरूना वाटत नव्हते. यासाठीं शहाय्यपणा करून हिंदी जनतेची पूर्ण सहाय्यभूति मिळेल व हिंदुस्थानचें त्यामुळे पूर्ण संरक्षण होईल अशी त्यांनी तजवीज करायला हवी.

जून १०, १९४२

सेवाग्रामांतील आजचा माझा अखेरेचा दिवस. मी पहाडें पांच वाजतांच उठलो. नेहरू केव्हांच उटून गांधीजींशी वादविवाद करण्यासाठीं निघून गेले होते. ते सात वाजतां परत आले नि सांगू लागले कीं मी स्वतः व ऐसिडेंट आझाद हे दोधेही आजच वर्धाला जाणार असून लवकरच गांधीजीसुद्धां कांहीं खाजगी वादविवादासाठीं लवकरच आमच्या पाठोपाठ निधणार आहेत. मीसुद्धां त्यांच्या बोरबर वर्धास जावें असे उरविले आणि तेथून हैदराबादेस जाणारी गाडी ध्यावी असा माझा बेत होता. आश्रमांतील रहिवाशी माझा निरोप घेऊ लागले. त्या साच्यांची वृत्ति फारच प्रेमल होती आणि माझ्याशीं सारेजण अत्यंत ममताव्युपणानें वागले. महादेव देसायांनी येऊन मला अंमळ बाजूला ओढले व गांधीजींना पकडण्याच्या शक्यतेविषयीं ते बोलून लागले. जूनच्या १७ तारखेला गांधीजींना पकडण्यांत येणार अशी अफका उठली असल्याचें त्यांनी मला सांगितले. पण मला त्याविषयीं शंका आहे असे मी त्यांना सांगितले. कारण कायदेभंगाच्या चळवळीचा ठारव पास होईपर्यंत ब्रिटिश सरकार कांहीं एक करणार नाहीं अशी माझी खात्री होती. मी लगेच दिल्लीला जाणार नव्हतों याबद्दल त्यांना वाईट वाटले. कारण गांधीजींच्या मनांतून व्हाइसरॉयांना भेटायचे होतें आणि मी या मुलाखतीची व्यवस्था करावी अशी त्यांची इच्छा होती. देसाई म्हणाले कीं व्हाइसरॉयांशीं

## गांधीजीच्या सहवासांत एक आठवडा

वादविवाद झाला तर कांहींतरी तडजोड करतां येईल अशी गांधीजींची अपेक्षा आहे.

दुपारी उष्णतेचें मान ११० अंशावर गेलेले होतें. आझाद, नेहरू आणि मी असे कारमध्ये बसलों आणि गरम धुळीने भरलेल्या रस्त्यावरून निघालों, व वर्धा येथील कॅंप्रेस वसतिगृहांत येऊन पाहोंचलों. पांच मैलांचें अंतर होतें. आझाद हे एक भव्य व जाडजूड गृहस्थ आहेत. त्यांचे डोके खूप मोठे, छोटीशी खरखरीत बुरणुशी दाढी, व पांढरे छोटे केस व भला मोठा आवाज. बन्याच हिंदी माणसां पेक्षां त्यांचा वर्ण गोरा आहे. त्यांचे कुंदुंब चारशें वर्षांखालीं अरवस्तानांतून हिंदुस्थानांत आले. हिंदुस्थानांतील सुप्रसिद्ध मुसलमानांत त्यांची गणना होते. त्यांनी कुराणाचें उर्दूत भाषांतर केले आहे आणि अरबी वाढ्य व इस्लामी इतिहास या विषयांतील ते एक अधिकारी तज्ज समजले जातात. त्यांना सारेजण “मौलाना” या नावानें संबोधतात. याचा अर्थ विद्रोह मुस्लिम असा असून मोठे ईश्वरभक्त असा आहे.

आम्हीं तिघांनीही या वसतिगृहांतील थंडशा खोलींत दुपारचे भोजन केले. गेल्या आठवड्यांत पहिल्यांनेच आज मला विजेच्या पंख्याची ताजेतवाने करणारी स्वच्छ हवा मिळाली. जेवण झाल्यावर मी आझादांची मुलाखत घेतली. नेहरूनी दुभाष्याचें काम केले. आझादांना इंग्रजी येतें पण ते बोलायला कचरतात. म्हणून माझ्या प्रश्नांचे भाषांतर न करतां नेहरू त्यांच्या उत्तरांचेंच तेवढे भाषांतर करून मला सांगत होते. आझादांनी किप्सच्या वाटाघाटींत मुख्य भाग घेतला असल्याने ते मला म्हणाले की किप्समुळे आमची अत्यंत निराशा झाली. किप्स हे हिंदुस्थानचे मित्र आहेत अशी आमची कल्पना होती. किप्सनीं आम्हाला खास सांगितले होतें की नवीन राष्ट्रीय सरकार निर्माण होऊन तें जबाबदार सरकार या नात्याने राज्य-कारभार चालवील आणि इंग्लंडमधील राजाप्रमाणे व्हाइसरोंय त्यांच्या कार्यात मुळींच ढवळाढवळ करणार नाही. आणि याच तत्त्वानुसार आमच्या सर स्ट्रॉफर्ड-बरोबर वाटाघाटी झाल्या. हिंदुस्थानचे संरक्षणकार्य ब्रिटिश कमांडर-इन-चीफ व हिंदी संरक्षणमंत्री यांच्या दरम्यान बरोबर वांदून यायचे या मुद्यावर दोनही पक्षांचे एकमत झालेले होतें. पण एकाएकीं एप्रिलच्या नऊ तारखेला, आझाद सांगूं लागले, किप्स सांगूं लागले की व्हाइसरोंयनी आपला “नकार” ( Veto ) अधिकार

जून १०, १९४२

सोडायला तयार व्हावें असे ब्रिटिश सरकारला वाटत नाही. त्यानंतर किप्स-बरोबरच्या वाटावाटी एकदम बंद पडल्या. आझादनां वाटलें की पहिल्यानें किप्सनीं वचन दिलें. पण त्यांना लवकरच आढळून आलें की लंडनला त्यांना तें वचन पाढूं यावयाचें नव्हतें. हिंदुस्थान व ब्रिटन-आझादनीं सांगितलें, यांच्यामधील कराराचा पाया म्हणजे कामचलाउ सर्वपक्षीय मंत्रिमंडळ ( Cabinet ) स्थापन करणे होय. आपल्या कॅब्रिएसपक्षांतील लोकांचे या कॅबिनेटमध्ये आधिक्य ( मेजोरिटी ) होईल अशी अपेक्षा नाही. आझाद म्हणाले.

किप्स-वाटावाटी बुडाल्यानंतर जनतेवर त्याची काय प्रतिक्रिया झाली, असा मी प्रश्न केला. त्यांनी उत्तर दिलें—अंशतः असहाय्यतेचीच प्रतिक्रिया दिसून आली. कांहीं ठिकाणी त्याविषयीं नाराजी पण निर्माण झालेली आहे. पण मुख्यतः अशी सर्वत्र भावना निर्माण झालेली आहे की ब्रिटिश सरकारी तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न करणे अगदी व्यर्थ आहे. आपल्या हक्कापैकी कांहींएक यायचे नाहीं असा ब्रिटिशांचा निश्चय झालेला आहे. पुष्कळ मुसलमानांनासुदूरं असेंच वाटतें.

आझाद म्हणाले की हल्ळीच्या हिंदुस्थानांतील राजकीय वातावरणांत, कोणताही मुसलमान पूर्ण स्वातंत्र्याच्या विरुद्ध नाहीं. मुस्लिम लीग, ते म्हणाले, ही बंडखोर आहे व ती सर्वस्वी जमीनदारांच्या साहाय्यावर अवलंबून आहे. हिंदुस्थानांतील मुसलमान हे शेंकडा ९५ टक्के हिंदूच्या वंशाचेच आहेत. उरलेले पांच टक्के मुसलमान माझ्याबरोबर आलेले आहेत, पण तेसुदूर-खुद ( आझाद ) माझ्यासाहित-आतां सारे हिंदीच झालेले आहेत. गांधीजीनीं सांगितलें होतें त्याचा पुनरुचार करून आझाद म्हणाले, कीं बंगालमध्ये हिंदू व मुसलमान दोघेही बंगाली ही एकच भाषा बोलतात व त्यांचा पेहराव पण एकसारखाच असतो व राहतातही सारखेच. मद्रास इलाख्यांत प्रत्येकजण तामीळच बोलतो. खेड्यापाड्यांतून निरनिराळ्या धर्मांच्या लोकांच्यामधील फरक फारच थोडा आहे. जिन्हांना पाकिस्तान नको आहे. आझाद जोरानें प्रतिपादूं लागले—पण हिंदूच्या विरुद्ध अधिक हक्क संपादन करण्यासाठीं उभा केलेला सौदा ( bargain ) आहे, आणि इंग्लंडनें हें शब्द मोठ्या उपकारबुद्धीनें त्यांच्या हातीं दिलें आहे.

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

नेहरू व आज्ञाद या दोघारीही सांगितले की मुसलमानांना नको असेल तर त्यांना हिंदी संयुक्त-संघांतून ( Indian union ) फुढ़न निघण्याचा अधिकार आहे.

“ तरीमुद्धां-आज्ञाद म्हणाले—मला लग्नाआधी घटस्फोटाची कल्पना मान्य नाही. समजा हिंदु व मुसलमान हे एकत्र राहाण्याचा प्रयत्न करून त्यांत फसले तर त्यांची फारकत व्यायला हवी. पण मुसलमानांच्या पैकी कितीतरी लोकांना अखंड हिंदुस्थानची कल्पनाच वसंत आहे, आणि याचा पूर्ण अनुभव घेतल्या-शिवाय या कल्पनेला मूठमाती यायला कोणीही तयार नाहीं.”

दुपारीं तीन वाजतां गांधीजी एकाएकीं या वसातिगृहांत दाखल झाले. मी प्रवेश-द्वाराराशींच उभा होतों, ते आले त्याचेळीं. त्यांच्या चेहन्यावर हास्याच्या सुरक्षत्या दिसत होत्या. ज्या कारमधून नेहरू, आज्ञाद आणि मी वर्धीला आले होतों ती परत सेवाग्रामला जाऊन गांधीजींना आणि देसायांना घेऊन आली होती. वर्धीपासून साधारण पाऊण मैल अंतरावर कार बंद पडली. गांधीजी कारमधून बाहेर पडले व दुपारच्या जळजळीत उन्हांत पायींच चालत आले. वसातिगृहांत येऊन पोहोंचल्या-वर त्यांना जितं असें वाटले व ते म्हणाले, “या तुमच्या आधुनिक यंत्रयुगांतील यंत्रांच्यावर माणसांना विसंबून रहातां येणे अशक्य आहे.”

थोऱ्याच मिनिटांत गांधीजी, आज्ञाद व नेहरू आपापसांत कांहीं बोलूत बसले. उघड्या दारांतून मी खोलीत प्रवेश केला, पण ते हिंदुस्थानींत बोलूत होते, म्हणून मी तेव्हेन निघालों. नंतर हिंदुस्थानांतील असोशियेटेड प्रेस कॉरिस्पॉ-डंट मि. ओव्हर मुलाखतीसाठी त्या ठिकाणी आले. गांधीजी त्यांना म्हणाले, हिंदुस्थानचे हळी तुस्ते मढे राहिले आहे. म्हणून हें मढे युद्ध जिकण्यासाठी कशी काय मदत करणार ? ब्रिटिशांच्या राजकीय मगरमिठीतून सुदूर हिंदुस्थान स्वतंत्र झाले पाहिजे आणि मग हिंदुस्थान आत्मसंरक्षण करण्यासाठीं सज्ज होऊन आपल्या पायांवर उमें राहील.

रात्रीं साडेनऊ वाजतां मी वर्धी सोडले. मी निरोप घेत असतां गांधीजींनी जोरानें माझ्याशीं हस्तांदोलन केले व त्यांनी मला परत येण्याविषयीं खूप आग्रह केला.

मी हिंदुस्थानांतून न्यूयॉर्कला पोहोंचल्यासाठी विमानानें निघालों. मी परत येऊन पोहोंचल्यावर थोऱ्याच दिवसांनी एक वार्ताहर मला भेटायला आले.

## कांहीं दीकाभाष्ये

गांधीजींना एक सुंदरसें ( पोटभर ) पत्र लिहिले कीं नाहीं अशी त्यांने पृच्छा केली. पण तसें लिहावें असें मला सुचले नव्हते.

## कांहीं दीकाभाष्ये

मी सेवाग्राम सोडून गेल्यानंतर गांधीजींनी मला प्रेसिडेंट हझवेल्साईं एक पत्र धाडले. या पत्रासोबत त्यांनी आपल्या हस्ताक्षरांत चिन्ह लिहिली असून त्यांतील मजकूर असा होता. “ तुम्हांला जर माझे हें पत्र आवडले नाहीं तर तुम्ही तें खुशाल फाडून टाका. तुम्हाला याव्यातिरिक्त आणखी दुसरें कांहीं हवें असेल तर तुम्हीं तसें मला लिहून कळवा.” गांधीजींना अभिमान नाहीं.

आपली चूक कबूल करण्यास गांधीजी कथीही कचरत नाहींत आणि विशेषत: ती ते अगदीं जाहीरपणे कबूल करीत असतात. १९४२च्या मे महिन्यांत सर इंटरफर्ड क्रिप्सचंवे मिशन थंडावल्यानंतरच गांधीजींनी घोषणा केली की “ त्रिटिशांनी चालतें झाले पाहिजे. त्यांनी आपली सैन्येसुद्धां काढून नेलीं पाहिजेत.” नाहीं तर आपण कायदेभंगाची चळवळ सुरु करणार अशी त्यांनी धमकी दिली. पण जूतमध्ये त्यांनी आपला निर्णय फिरविला, “ माझ्या पहिल्या लिखाणांत एक उणीव राहून गेली होती, खरें पहातां, ” त्यांनी हरिजनमध्ये लिहिलेल्या एका अग्रलेखांत कबूल केले, “ ती माझी उणीव मला माझ्या मुलाखती घेणाऱ्या अनेक मित्रांपैकीं एकाकडून कठून आल्यावरोबर ती मी भरून काढली. अंहेसातत्त्वाला माणसांने अत्यंत प्रामाणिक असावें लागते. मग त्यासाठी काय वाटेल त्या गोष्टीचा त्याग करावा लागला तरी तो त्यांने पत्करायला हवा. त्यामुळे जनतेला माझ्या द्वौरल्याची कडू फळे चाखावीं लागतात—हो तें त्रैर्क्वल्य असेल तर ! दोस्त राष्ट्रांना ( Allies ) अमुक एका तज्ज्ञेन्च वागा म्हणजे अनायासेंच तुमच्चा नक्की पराभव होईल—असें विचारण्याचा दोष कोणी मला देणार नाहीं.... दोस्त राष्ट्रांचीं सैन्ये जर हिंदुस्थानांतून तडकाफडकीं काढून नेण्यांत आलीं तर खात्रीने जपान हिंदुस्थानावर झाडप धातल्याशिवाय रहाणार नाहीं, आणि चीनची त्यामुळे धुळवाण उडायला अवघी लागणार नाहीं. माझ्या कृतीपासून अशी कांहीं तरी भयंकर आपत्ति कोसळेल याची मला अंशतः सुद्धां कल्पना नव्हती. म्हणून माझे म्हणणे विटननें घटकाभर कबूल केले असें जरी गृहीत धरले तरी ( हिंदुस्था-

## गांधीजीच्या सहवासांत एक आठवडा

नाला स्वतंत्र करण्याचे ) जपान्यांनी हिंदुस्थानावर आक्रमण करू नये म्हणून दोस्त राष्ट्रांनी हिंदुस्थानांत रहाऱ्ये अलंतर इष्ट आहे.....”

सर्वसाधारण राजकारणी पुरुष, जेव्हां आपल्या स्वतःसाठी एखादी मोठी अधिकाराची जागा शोधीत असतो किंवा आपल्या नीतितत्त्वांचा प्रचार करण्याची खटपट करीत असतो तेव्हां तो शांतता, धनधान्यसमृद्धी, कमी कर, अधिक फायदा-खरो-खरी पहातां चंद्र तारे-सारे सारे कांहीं देईन असें वचन देत असतो. गांधीजीच्या आयुष्यांतील ध्येय म्हणजे “ हिंदुस्थानचे स्वातंत्र्य.” यासाठी त्यांनी इंग्लंडची व पर्यायानें सान्या जगाची खात्री करून देण्यासाठी असें म्हणायला हवे होतें की माझे अंतिमध्येय हें हिंदुस्थानचे स्वातंत्र्य, तें मिळालें कीं तिथें सारी आबादी आबाद होईल. त्याच्या उलट ते म्हणतात, “ ब्रिटिश येथून निघून गेल्यानंतर इंये सर्वत्र बेबंदशाही पसरणार नाहीं अशी मला खात्री देतां येत नाहीं. बेबंदशाही माजेल. मी असें म्हणालों आहें कीं “ हिंदुस्थानांतून ब्रिटिशांना निघून जाऊ या आणि होऊं या हिंदुस्थान खुशाल ईश्वराधीन ! तुम्हाला अशी अवास्तव भाषा आवडणार नाहीं. त्याला तुम्हीं वाटेल तर बेबंदशाही-अंदायुंदी म्हणा ! याच्यापेक्षां अधिक काय होईल ? ” या त्यांच्या लिखाणावरून गांधीजीच्या टीकाकारांना असें म्हणतां येईल कीं ब्रिटिश हिंदुस्थानांतून निघून गेले तर अंदायुंदी माजेल असें गांधीजी भाकित करतात.

गांधीजी जोराने प्रतिपादन करतात कीं ब्रिटिशांनी आपलीं अधिकारसूत्रे हिंदी लोकांच्या स्वाधीन केली कीं हिंदी रैन्याला रजा देण्यांत येणार. पण त्याच्या अगोदर थोऱ्याच वेळापूर्वी ते म्हणाले: कोणालाही सैन्यांत रंगरूट या नात्याने आपली सेवा अर्पण करण्यास किंवा आर्थिक मदत करण्यास कोणीही मना करणार नाहीं. आणखी एके टिकाणी ( हरिजन, ऑगस्ट ६, १९४२ ) त्यांनी लिहिले: “ हिंदुस्थानांतील कोठ्यावधि लोकांमधून असंख्य शिपाई तयार करणे अशक्य होईल काय ? जगांतील कोणत्याही राष्ट्राच्या बरोबरीचे युद्धोपयोगी साधन ते बनू शकणार नाहीत काय ? ” या सान्या लिखाणांचा अर्थ काय ? गांधीजी परस्पर-विरोधी गोष्टी लिहीत असतात काय ? नाहीं. पोटाची खळगी भरण्यासाठी ज्यांनी स्वतःची सैन्यांत भरती करून घेतली असल्या लोकांचे सैन्य त्यांना खलास करावयाचे आहे. ते विचारे उपाशी मरत होते. सैन्यांत भरती ज्ञालों तर निदान

## कांहीं टीकाभाष्ये

चिपाई या नात्यानें पोटभर खायला तरी मिळेल या आशेने सैन्यांत भरती झालेल्या लोकांची हिंदुस्थानला जरुरी नाहीं असें त्यांचे म्हणणे आहे. यावरून आपल्याला स्पष्टपणे दिसून घेईल कीं गांधीजींच्या लिखाणांतल्या संदर्भरहित तुटक्या वाक्यांची अवतरणे घेऊन वाटेल तसा खोटा अर्धे निष्पत्र करणे कसे शक्य आहे तें !

गांधीजींशीं खराखुरा बुद्धिशाली वादविवाद करण्यांत जो आपल्याला आनंद-लुटां येतो तो त्यांच्या मनाचा पूर्ण विकास होत असतांना आपल्याला दिसून येतो म्हणून, व त्यांची मुलाखत घेणाऱ्या इसमाला त्यांच्या अंतरंगांतील मानसिक कियेचा साक्षात्कार होत जातो म्हणून. बहुतेक सारे लोक जेव्हां वादविवाद करीत असतात तेव्हां ते आपले कायम ठाशाचे बनलेले विचारच एकसारखे बोलत सुटत असतात असा आपल्याला अनुभव येत असतो, म्हणजे त्यांच्यावर हळा करणे अशक्य होतें. पण गांधीजींचे तसें नाहीं. ते आपल्या विचारमालिकेंतील प्रत्येक पावलागणिक उत्पन्न होणाऱ्या विचारांना प्रगट स्वरूप देत जात असतात. जसा एखादा लेखक आपल्या गोष्टीचा पहिला मसूदा छापून ज्ञात्यावर, दुसरा, तिसरा नि अखेरचा मसूदाही छापून काढील त्याप्रमाणे गांधीजींच्या विचारांचे दर्शन होत जातें. वाचक लोक ओरडीतील कीं गोष्टीतील संविधानकांत फरक झाला, किंवा गोष्टीतल्या नायकाला खलनायक बनविण्यांत आले—वगैरे वगैरे. गांधीजी असल्या तकारीकडे लक्षसुद्धां देणार नाहीत. ते खुशाल म्हणतील होय माझें मन पालटले, खरें सांगायचे म्हणजे ते मोठ्याने विचार करीत असतात, म्हणजे त्यांच्या मनावरील एकूण एक प्रतिक्रियेचे चिन्तीकरण करणे सोये जातें. यामुळे बच्याचशा लोकांचा चांगलाच घोटाळा उडतो नि ते गांधीजी परस्परविरोधी गोष्टी बोलतात असा त्यांच्यावर आरोप करतात, किंवा ते डोंगी आहेत असेही ते प्रतिपादितात. गांधीजी त्याची पर्वा करीत नाहीत. कदाचित् ते आतां बरेच वयोवृद्ध झाले असतील व पूर्णतया संन्याशी वृत्तीचे बनले असतील त्यामुळे ते आपल्या बोलण्याने लोकांवर आपण काय परिणाम करीत असतों याच्याबद्दल अगदीं बेफिकीरही असतील. हिंदुस्थानांतील कितीतरी हिंदी इसमांनीं व इंग्रजांनींसुद्धां आपण जें कांहीं बोलतों आहोत तें प्रसिद्ध करण्यासाठीं नाहीं असें मला बजावून सांगितले होतें पण मी गांधीजींविषयी

## गांधीजीच्या सहवासांत एक आठवडा

काय लिहीन किंवा काय अवतरणे घेईन याविषयीं ते पूर्णपणे बेफिकीर होते. ते माझ्याकडे वळून बोलत नसत, ते माझ्याशीं बोलत असत. मी महंमद अली जिन्हा यांच्याबरोबर कितीतरी तास घालविले असतील. ते हिंदुस्थानांतील मुस्लिम लीगचे अध्यक्ष आहेत. ते मोठे चाणाक्ष वादविवादपटु व विवादांतील छकेपंजे जाणणारे जबर वक्ते आहेत, आणि निःसंशय निर्भेळ राजकारणी गृहस्थ आहेत. पण ते माझ्याकडे वळून बोलत असत. ते माझी खात्री करण्याचा प्रयत्न करीत असत. पण मी त्यांना एखादा प्रश्न केला कीं लगेच ग्रामोफोनची रेकॉर्ड सुरु झाली म्हणजे जसें वाटतें तसें मला वाढू लागे. त्यांचे सारें म्हणणे मी पूर्वी ऐकलेले तरी होतें किंवा त्यांनी पुरविलेल्या साहित्यांत तरी तें मला वाचायला मिळाले असतें. पण तेंच मी गांधीजीना एखादा प्रश्न केला कीं मानसिक सुजन कियेचे यंत्र भरभर चालू झाल्याचा मला अनुभव येई. मला त्यांचे मन कसें काय काम करतें हैं दिसत असे, ऐकूं येत असे. पण जिन्हा बोलून लागले कीं ग्रामोफोनच्या तवकडीवर सुई घासल्याची आठवण होई. जिन्हा मला नेहमीं आपला अखेरचा निर्णय निवेदन करीत. पण गांधीजीच्याबरोबर वादविवाद करू लागले कीं ते कसकसे अखेरच्या निर्णयाकडे येत जातात तें मला अनुभवण्यास मिळत असे. अर्थातच जिन्हांच्यापेक्षां गांधीजी मला जास्त सफूर्तिदायक वाटले. तुम्हीं जर त्यांच्या अंत:-करणाची तार बरोबर छेडलीत तर गांधीजीच्या मनाचा कप्पा उघडा झालाच म्हणून समजावें. त्यांच्याशीं मुलाखत म्हणजे एक संशोधन करण्यासाठी काढलेले जल-पर्यटणच होय. आपण कधीं कधीं काय बोलून जातों याचें त्यांनाच विलक्षण आश्रय बाटत असतें. कधीं कधीं गांधीजी कांहींतरी चमत्कारिक बोलून जातात याचें त्यांच्या सेकेटरीनाही आश्रय वाटत असते. आणि म्हणूनच मला गांधीजीच्याविषयीं गोष्टी समजल्या व त्या गांधीजीच्यापासूनच शिकण्यास मिळाल्या. त्यांनी मला कृत सत्य व मर्ते अशीं कधींच दिलीं नाहीत. ते एकसारखे स्वतःच्या विरुद्ध तयार केलेला दाखळोळा प्रतिपक्ष्याच्या हातीं खुशाल देत. उदाहरणार्थ गांधीजीना मला सांगावें लागत नसे कीं आपल्यामध्ये जे कांहीं विशिष्ट गुण आज आढळून येत आहेत ते सारे आपल्या मौनदिनामुळे होत, कारण त्या मौनदिनांत ती शक्ति नव्हती हैं त्यांना माहीत होतें. पण गांधीजी म्हणजे हे असे आहेत. त्यांच्या मेंदूला निळ्या पेन्सिलीची आवश्यकता नसते; किंवा ते स्वतःवर कधींही नियंत्रण

## कांहीं टीकाभाष्ये

( censor ) घालीत नसतात. त्यामुळे कांहीं कांहीं राजकारणी पुरुषांना ते एक गूढ तरी वाटतात किंवा एक भयंकर उपद्रवी ( irritating ) तरी वाटतात. उदाहरणार्थ, ते असे म्हणतात कीं, “ मला जर शक्य झाले असतें तर मी जपानला जाईन व हॅं युद्ध थांबविष्णाचा प्रयत्न करीन. त्यांना माहीत आहे कीं ते कधीही जपानला जाणार नाहीत, आणि ते लगेच म्हणतात कीं “ मी जपानला जाणार नाहीं, आणि गेलो तरी जपान तह करणार नाहीं.” मग ते मी जपानला जाईन असें कां म्हणाले वरें ? कारण त्यांना तसें वाटले म्हणून. शांततेचे भोक्ते या नात्यानें त्यांना खरोखरीच जगांतील वैमनस्ये नाहींशीं व्हावीत असें वाटतें. पण ही गोष्ट घडवून आणें दुर्घट आहे म्हणून त्याचा उच्चारही करू नये असें गांधीजींना वाटत नाहीं.

कांहीं कांहीं वेळां गांधीजींना दुर्घट व पुराण्या विचारांचा काढ्याकूट करण्यांत मोठी गंमत वाटत असते. आधुनिक शोध त्यांना तुच्छ वाटतात. घड्याळाचे कांटे मांगे फिरवितां येणार नाहीत, हॅं त्यांना छान माहीत आहे. त्यांना मोटारचा उपयोग न करें अशक्य आहे. तरीसुद्धां ते तिची चेष्टा केल्याशिवाय रहाणार नाहीत. संयुक्त राज्यपद्धती ( federal administration ) ही आवश्यक आहेच असें नाहीं. संयुक्तराज्यपद्धती नसली म्हणजे नाना तन्हांचीं विनें निर्माण होतील असें जरी आपण त्यांना समजाऊन सांगितलें तरी त्यांची कांहीं केल्या खात्री होत नाहीं. आपण आपले पुढे वादविवाद करीत जावें तर ते अखेरीस म्हणूं लागतात, “ माझे विचार कांहीही असले तरी मध्यवर्तीं सरकार निर्माण होणार हॅं मला स्पष्टपणे दिसतंय.” गांधीजींच्या स्वभावांतील हॅं एक वैशिष्ट्य आहे. ते एक तत्त्व पुढे मांडतात, त्याचें प्रतिपादन करतात व शेवटी तें प्रचारांत आणें अशक्य अशी कवूली पण देतात. त्याचें मन मऊ व पाण्यासारखे प्रवाही आहे. त्यांना किया हवी असेल तर ते हुक्म-शाहा ( dictator ) बनण्यासही कमी करीत नाहीत. मग ते आपल्या प्रतिपक्षाला तर्कशक्तीनें व जनतेचा त्यांना पाठिंबा आहे या जोरावर अगदीं चीत कडून सोडतात. पण त्यांच्या विचारांत मात्र हुक्मशाही मुळींच आढळून येत नाहीं. कोणीही हुक्मशाहा आपले चुकले असें कधीही कवूल करीत नसतो. गांधीजी करू शकतात; पुष्कळ वेळां ते करतातही.

गांधीजी हे पके हिंदू आहेत. हिंदूधर्म हा परमतसहिष्णु व स्पंजासारखा ( परमतप्राही ) धर्म आहे. हिंदू हे एकेश्वरवादी आहेत. कोणी तर स्वाइस्टवरही

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

श्रद्धा ठेवतात. कांहीं तर अनीश्वरवादी आहेत. ते जगांत ईश्वर नसून हिंदूधर्म हा एक जीवनाचा धर्मर्थ (Code) आहे असें मानतात. कांहीं मूर्तिपूजा करतात व त्यांची भक्ति करतात. कांहीं तर पर्वत, नद्या व देव यांची पूजा करतात. ते एकेकाळी माणसें होतीं अशी त्यांची समजूत आहे. एकेश्वरवाद किंवा मूर्तिपूजा या गोष्टी परस्परविरोधी आहेत असें त्यांना वाटत नाहीं. नायगराचा धबधबा हिंदुस्थानात असता तर—एक हिंदू गृहस्थ मला म्हणाले, त्या धबधब्याला आम्ही देव मानले असते. हिंदूच्या (कैलास) ऑलिंपस पर्वतावर दाट वस्ती आहे तरीमुद्दां हिंदूची अशी श्रद्धा आहे कीं गांधीजींच्या साठी एक जागा तेथें खास राखून ठेविलेली आहे.

गांधीजीच्याविशेषी सर्वसाधारण लोकमत असें आहे की त्यांनी आपले सारें आयुष्य जनतेसाठी अर्पण केलेले आहे. ते अगदीं साध्या जनतेसारखे रहातात व त्यांच्या हालअपेक्षाचे मोठ्या आनंदानें वाटेकरी होतात. त्यांच्यापादीं पैसाही नाहीं नि वतनवाडीही नाही. त्यांना फक्त एक गोष्ट हवी आहे—हिंदुस्थानचे संपूर्ण स्वातंत्र्य. आणि ज्याअर्थी कोव्यावधी लोकांना पण आज तेंच हवें आहे त्याअर्थी गंधीजी हे जनतेच्या भागणीचे एक प्रतीक बनले आहेत.

जेव्हां जेव्हां कोणी एकादा हिंदी इसम ब्रिटिशांच्या विरुद्ध बोलूं लागे तेव्हां तेव्हां तो ब्रिटिशांच्या विरुद्ध कां बोलतो हें मी विचारीत असें. मी सिव्हिल सर्हिंहस-मधील एका थोर मुसलमान अविकाळ्याला विचारलें: “इतके हिंदी लोक ब्रिटिशांच्या विरुद्ध कां?”

“आम्ही कां त्यांच्या विरुद्ध असू नये बरें?” ते सांगू लागले. “त्याच्या-ऐवजीं तुम्ही असा प्रश्न विचारायला हवा होता, आपल्यावर राज्य करणाऱ्या कोणत्याही परकी राष्ट्रांवर कोणीही प्रेम करीत नसतें.” ते म्हणाले. गांधीजींच्या अनुयायांमध्ये मुसलमान आहेत, हिंदू आहेत, पार्शी आहेत, हरिजन (अस्त्रय) आहेत. त्यांचा गांधीजींच्यावर पूर्ण विश्वास आहे याला कारण त्यांनी आपले राष्ट्र मुक्त करण्यासाठी आज कित्येक वर्षे इतर कोणीही केली नाहीं इतकी भेहनत केलेली आहे. कितीतरी लोकांचे गांधीजींशी मतैक्य नाही. कितीतरी मुसलमान त्यांच्यावर उघड उघड आरोप करतात कीं तुम्हाला हिंदूंचे राज्य स्थापायचे आहे.

## कांहीं टीकाभाष्ये

पण राष्ट्रीय मुक्तेसाठी त्यांनी सतत जिवापाड मेहनत केली आहे हें मात्र कोणीही नाकबूल करीत नाही. आधुनिक युगांतील राष्ट्रीयतेकडे थोडा असरें हें मूलभूत, स्वाभाविक व स्वभावजन्य आहे. आणि गांधीजी या ओढवाचे अत्यंत प्रभावी प्रतिपादक आहेत.

गांधीजींचा असा विश्वास आहे की आपण स्वतः सेवाप्रामांत बसल्या बसल्या पत्र-व्यवहार पहात असतांना, आपल्या भेटीस आलेल्या लोकांशीं संवाद करीत असतांना हिंदी जनतेच्या भावना व प्रार्थना ऐकूं शकतो. त्यांना नक्की काय हवें आहे हें आपल्याला छान माहीत आहे असा त्यांचा विश्वास आहे, आणि म्हणूनच त्यांच्यासाठी काय करण्याचा त्यांना हक्क पोहोचतो. गांधीजी पूर्णपणे हिंदुस्थानांत मग्न झालेले आहेत. ते हिंदुस्थानशीं एकरूप झालेले आहेत. हिंदुस्थानचे सारे आवाज ऐकूं याचे म्हणून त्यांची केंद्रियें अगदीं तीक्ष्ण झालेली आहेत. त्यांना ते आवाज ऐकूं येतात. त्यांचा अर्थ पण त्यांना अगदीं बरोबर समजतो, अशी त्यांना खात्री वाटते. अशा प्रकारची खात्री ही पुढाऱ्यांची रफूतिंदेवता व तारक तारा बनत असते. अर्थशास्त्र व समाजशास्त्र याविषयीं गांधीजींच्या मनांत अनेक शंका असतील. ते केवळांही मार्ग व वेळापत्रके बदलण्यास राजी असतात. पण ते आपल्या मध्यवर्ती विचारांत...म्हणजे हिंदुस्थानच्या संपूर्ण स्वातंत्र्याविषयींच्या विचारांत मात्र स्थितप्रज्ञ, कधीही हार न जाणारे व कांहीएक तडजोड करण्यास तयार नसलेले असे आहेत. हिंदी जनता तुम्हाला सांगेल कीं हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठींच गांधीजींचा अवतार झालेला आहे. ते त्यासाठीं मरण्यासही तयार आहेत. स्वार्थ-त्याग व स्वार्थसंन्यास या गोष्टी हिंदी सद्गुणांत अत्यंत उच्चकोटीच्या समजल्या जातात.

गांधीजींचे शहाणपण, त्यांची धूरता, यामुळे व संपूर्ण धार्मिक वृत्ति राष्ट्रांत असल्याशिवाय राष्ट्रीयधर्म उच्च कोटीचा असणार नाही, असा त्यांचा विश्वास असल्यामुळे त्यांना जें अत्यंत उच्च स्थान प्राप्त झालें आहे तें कां याचें उत्तर मिळेल. पण राष्ट्राला संपूर्ण स्वातंत्र्य मिळालें पाहिजे हा त्यांचा जगाला दिलेला संदेश व तें घेय संपादन करण्यासाठीं आटोकाट प्रयत्न, यावरील त्यांचा विश्वास यामुळे त्यांच्यावर जनतेचा विश्वास अधिक बसतो. इतर सान्या गोष्टीपेक्षां हिंदी स्वातंत्र्य या गोष्टीला

## गांधीजींच्या सहवासांत एक आठवडा

वाटतें.—एवढे मात्र खरे की ते अत्यंत स्नेहभावानें व सहकार्यानें नेहरू, आझाद, राजगोपालचारी अशांसारख्या लोकांशीं वागू शकतात. हे लोक शांततावादी नाहींत अशी त्यांची खात्री आहे. पण हिंदी स्वातंत्र्याविरुद्ध असलेल्या शत्रूशीं सहकार्य करण्यासाठी ते केबऱ्हाही तयार होणार नाहीत.

स्वातंत्र्य मिळविण्याच्या कार्यात गांधीजी व असंख्य जनता यांच्या दरम्यान अत्यंत मधुर एकतानाता निर्माण झालेली दिसून येते. मोर्क्या पुढान्यांच्या मध्यें असली एकतानाता असें अत्यंत आवश्यक असते. त्यांच्या प्रभावाचे तें उगमस्थान आहे. विन्स्टन चर्चिल यांनी आपल्या अनेक व्याख्यानांत ती व्यक्त केलेली आहे. जे विचार अनेक इंग्रज लोक साध्या ओबडधोबड भाषेत आपल्या शेजान्यापाजान्याशी किंवा स्वतःशीच व्यक्त करतात तेंच ते ( चर्चिल ) सुंदर सुट्टुटीत भाषेत व्यक्त करतात. आपण एकाद्या पुढान्याचे अनुयायी बनतों याचें कारण असें की आपण त्यांच्यामध्यें आपल्या स्वतःची चांगली सुधारून वाढविलेली आवृत्ति आहों असें समजत असतो. म्हणून लाखों, करोडो, अर्धनम्न, अर्धपोटी असणाऱ्या गरिबांचे गांधीजी हे वडील आहेत, बंधू आहेत. हे बिचारे गरीब लोक फारसे बुद्धिवान नसतील, पण ते फक्त शेतकरी, कामकरी असले तरी त्यांच्या अंतःकरणांत स्वातंत्र्यप्राप्तीची विलक्षण तळमळ लागलेली आहे. त्यांचेच ते एक अंश आहेत. त्याचप्रमाणे ते असंख्य सुसंस्कृत हिंदी लोकांचे व सामर्थ्यवान कारखानदारांचे प्रार्थना-संगीत पण ऐकून घेत असतात. त्यांना परकी राष्ट्रांचे जूं असण्या वाटतें किंवा परकी धन्याचें अस्ति-त्वाही त्यांना असण्या होतें.

गांधीजींचे जीवन आपले सरळ एकमार्गी आहे; त्यांना संपूर्ण स्वतंत्र हिंदु-स्थान हवें आहे, हेही एक थोर लोकांचे वैशिष्ट्यच आहे. चर्चिलची अत्यंत बलिष्ठ तळमळ म्हणजे ब्रिटन सान्या राष्ट्रांचा अग्रणी असला पाहिजे अशी आहे. रशियाला प्राथमिक स्थितीतून बाहेर काढून उच्चपद प्राप्त करून याचें अशी लेनिनची तळमळ होती. हिटलरची जहांगीर बनण्याची आहे. एखाद्या सुंदर पुतळ्याप्रमाणे थोर माणूस हा अखंड दगडाचा बनलेला असावा लागतो.

[ समाप्त ]

